

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's

# Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya

WARANANAGAR - 416 113, DIST. KOLHAPUR (MAHARASHTRA)

Affiliated to Shivaji University, Kolhapur



यशवंतराव चवण महविद्यालय

VC Principal  
Prof. Dr. Prakash S. Chikurdekar  
M.A.B.Ed., M.Phil., Ph.D.

Office : 02328 - 224041  
Principal: 02328 - (O) 222820  
Fax : 02328 - 224031  
Website : www.ycwmi.ac.in  
E-Mail : ycwwarana@yahoo.co.in



Founder Chairman : Late Shri V. A. Allas Taryasaheb Kore

Chairman : Dr. Vinay V. Kore  
M.L.A.


## 6.2 Strategy Development and Deployment

6.2.1 The institutional perspective plan is effectively deployed and functioning of the institutional bodies is effective and efficient as visible from policies, administrative setup, appointment, services rules, and procedures etc.

### Index


Sr. No.	Details
1.	Perspective Plan
2.	List of Committees
3.	College Development Committee meeting record
4.	Library Committee records
5.	Service and Appointment Rules
6.	Advertise of Warana Vibhag Shikshan Mandal's, Warananagar
7.	CAS Rule
8.	Students feedback analysis and Action taken



  
PRINCIPAL  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur

Shri. Warana Vibhag Shikshan Mandali's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 1	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Curricular Aspects (100)</b> 1.1 Curricular Planning and Implementation (20) 1.2 Academic Flexibility (30) 1.3 Curriculum Enrichment (30) 1.4 Feedback System (20)	<ul style="list-style-type: none"> <li>Contribution to syllabus setting as a member of BOS and subcommittees</li> <li>Organization of workshops on revised syllabus of FY by the respective depts.</li> <li>Execution of the Syllabi as per Departmental Calendar</li> </ul> <p><b>Introduction/ Expansion of new subjects like</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>B. Sc. III Biochemistry,</li> <li>M.Sc. I (Analytical Chemistry)</li> <li>Introduction of skill-based Short-Term Courses sponsored by Lifelong learning center, SUK</li> <li>Continuation of COC</li> <li>Introduction of certificate courses</li> <li>Enrichment of curriculum by organizing programs on cross cutting issues</li> <li>Feedback collection from various stakeholders</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Contribution to syllabus setting as a member of BOS and subcommittees</li> <li>Organization of workshops on revised syllabus of SY by the respective depts.</li> <li>Execution of the Syllabi as per Departmental Calendar</li> </ul> <p><b>Introduction/ Expansion of new subjects like</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>B. A. I Political Science,</li> <li>B. Sc. I Industrial microbiology,</li> <li>M.Sc. I (Zoology)</li> <li>Continuation of COC and skill-based Short-term Courses sponsored by Lifelong learning center, SUK</li> <li>Introduction of certificate courses</li> <li>Enrichment of curriculum by organizing programs on cross cutting issues</li> <li>Feedback collection and analysis</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Contribution to syllabus setting as a member of BOS and subcommittees</li> <li>Organization of workshops on revised syllabus of TY by the respective depts.</li> <li>Execution of the Syllabi as per Departmental Calendar</li> </ul> <p><b>Introduction / expansion of new subjects like</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>B. A. Political Science,</li> <li>B. Sc. Industrial microbiology,</li> <li>M.Sc. (Zoology)</li> <li>Recognition of research laboratories</li> <li>Continuation of COC and skill-based Short-Term Courses sponsored by Lifelong learning center, SUK</li> <li>Introduction of certificate courses</li> <li>Enrichment of curriculum by organizing programs on cross cutting issues</li> <li>Utilization of Feedback analysis reports for improvement</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Execution of the Syllabi as per Departmental Calendar</li> </ul> <p><b>Introduction / expansion of new subjects like</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>B. A. Political Science,</li> <li>B. Sc. Industrial microbiology,</li> <li>Recognition of research laboratories</li> <li>Continuation of COC and skill-based Short-Term Courses sponsored by Lifelong learning center, SUK</li> <li>Introduction of certificate courses</li> <li>Enrichment of curriculum by organizing programs on cross cutting issues</li> <li>Utilization of Feedback analysis report for improvement</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Contribution to syllabus setting as a member of BOS and subcommittees</li> <li>Organization of workshops on revised syllabus by the respective depts.</li> <li>Execution of the Syllabi as per Departmental Calendar</li> </ul> <p><b>Introduction / expansion of new subjects like</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>Continuation of COC and skill-based Short-Term Courses sponsored by Lifelong learning center, SUK</li> <li>Introduction of certificate courses</li> <li>Enrichment of curriculum by organizing programs on cross cutting issues</li> <li>Utilization of Feedback analysis report for improvement</li> </ul>

  
 IQAC Coordinator



  
 PRINCIPAL


Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 2	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Teaching Learning and Evaluation (350)</b>	<ul style="list-style-type: none"> <li>Formation &amp; Functioning of Admission Committees</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Formation &amp; Functioning of Admission Committees</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Formation &amp; Functioning of Admission Committees</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Formation &amp; Functioning of Admission Committees</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Formation &amp; Functioning of Admission Committees</li> </ul>
2.1 Student Enrolment and Profile (30)	<ul style="list-style-type: none"> <li>Remedial coaching for Slow Learners</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Remedial coaching for Slow Learners</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Remedial coaching for Slow Learners</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Remedial coaching for Slow Learners</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Remedial coaching for Slow Learners</li> </ul>
2.2 Catering to Student Diversity (50)	<ul style="list-style-type: none"> <li>Challenging tests for Advance learners</li> <li>Use of ICT Tools in Teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Challenging tests for Advance learners</li> <li>Use of ICT Tools in Teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Challenging tests for Advance learners</li> <li>Use of ICT Tools in Teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Challenging tests for Advance learners</li> <li>Use of ICT Tools in Teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Challenging tests for Advance learners</li> <li>Use of ICT Tools in Teaching-learning</li> </ul>
2.3 Teaching-Learning Process (50)	<ul style="list-style-type: none"> <li>Motivation to teachers to participate in FDP</li> <li>Projects, Seminars &amp; Question Banks, unit test, mid-term exam</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Creation of e-content and study material</li> <li>Motivation to teachers to improve academic qualifications and participate in FDP</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Creation of e-content and study material</li> <li>Use of online platforms for teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Creation of e-content and study material</li> <li>Use of online platforms for teaching-learning</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Creation of e-content and study material</li> <li>Use of online platforms for teaching-learning</li> </ul>
2.4 Teacher Profile and Quality (80)	<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Projects, Seminars &amp; Question Banks, unit test, mid-term exam</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Motivation to teachers to improve academic qualifications and participate in FDP</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Motivation to teachers to improve academic qualifications and participate in FDP</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Motivation to teachers to improve academic qualifications and participate in FDP</li> </ul>
2.5 Evaluation Process and Reforms (50)	<ul style="list-style-type: none"> <li>Analysis of Student Feedback on Student Satisfaction Survey</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Projects, Seminars &amp; Question Banks, unit test, mid-term exam</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Projects, Seminars &amp; Question Banks, unit test, mid-term exam</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Projects, Seminars &amp; Question Banks, unit test, mid-term exam</li> </ul>
2.6 Student Performance and Learning Outcomes (40)		<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Design, deployment and attainment of COs, POs and PSOs</li> </ul>
2.7 Student Satisfaction Survey (50)		<ul style="list-style-type: none"> <li>Analysis of Student Feedback on Student Satisfaction Survey</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Analysis of Student Feedback on Student Satisfaction Survey</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Analysis of Student Feedback on Student Satisfaction Survey</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Analysis of Student Feedback on Student Satisfaction Survey</li> </ul>

  
 IQAC Coordinator




  
 PRINCIPAL  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 3	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Research, Innovations and Extension (120)</b> 3.1 Resource Mobilization for Research (10) 3.2 Innovation Ecosystem (10) 3.3 Research Publications and Awards (20) 3.4 Extension Activities (60) 3.5 Collaboration (20)	<ul style="list-style-type: none"> <li>Submission of proposals under various schemes for financial assistance for research and development</li> <li>Financial support for teachers &amp; students</li> <li>Extension activities by NSS, NCC</li> <li>Interdisciplinary National Conferences/ Seminars (Arts &amp; Commerce)</li> <li>Establishment of MoUs/ Collaborations</li> <li>Conduct Collaborative Activities</li> <li>Facilitation to teachers for quality research publications</li> <li>Publication of Student Research work</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Submission of proposals under various schemes for financial assistance for research and development</li> <li>Financial support for teachers &amp; students</li> <li>Collaboration and Extension activities by NSS, NCC</li> <li>Interdisciplinary National Conferences/ Seminars (Science)</li> <li>Establishment of MoUs/ Collaborations</li> <li>Facilitation to teachers for publications in high impact factor journals</li> <li>Publication of Student Research work</li> <li>Collaborative research activities</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Submission of proposals under various schemes for financial assistance for research and development</li> <li>Financial support for teachers &amp; students</li> <li>Collaboration and Extension activities by NSS, NCC</li> <li>Interdisciplinary National Conferences/ Seminars (Arts and Commerce)</li> <li>Establishment of MoUs/ Collaborations</li> <li>Facilitation to teachers for publications in high impact factor journals</li> <li>Publication of Student Research work</li> <li>Collaborative research activities</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Submission of proposals under various schemes for financial assistance for research and development</li> <li>Financial support for teachers &amp; students</li> <li>Collaboration and Extension activities by NSS, NCC</li> <li>Interdisciplinary National Conferences/ Seminars (Science)</li> <li>Establishment of MoUs/ Collaborations</li> <li>Facilitation to teachers for publications in high impact factor journals</li> <li>Publication of Student Research work</li> <li>Collaborative research activities</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Submission of proposals under various schemes for financial assistance for research and development</li> <li>Financial support for teachers &amp; students</li> <li>Collaboration and Extension activities by NSS, NCC</li> <li>Interdisciplinary National Conferences/ Seminars (Arts and commerce)</li> <li>Establishment of MoUs/ Collaborations</li> <li>Facilitation to teachers for publications in high impact factor journals</li> <li>Publication of Student Research work</li> <li>Collaborative research activities</li> </ul>

  
 IQAC Coordinator




  
 PRINCIPAL  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya,  
 Warananagar, Dist. Kolhapur

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 4	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Infrastructure and Learning Resources (100)</b> 4.1 Physical Facilities (30) 4.2 Library as a Learning Resource (20) 4.3 IT Infrastructure (30) 4.4 Maintenance of Campus Infrastructure (20)	<ul style="list-style-type: none"> <li>• Submission of proposals for development grants under various schemes</li> <li>• Up gradation of Library facilities</li> <li>• Research Facility Center</li> <li>• Up gradation of IT Infrastructure</li> <li>• Purchase of Computers</li> <li>• Maintenance of hostel and college buildings</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Submission of proposals for development grants under various schemes</li> <li>• Up gradation of Library facilities</li> <li>• Research Facility Center</li> <li>• Up gradation of IT Infrastructure</li> <li>• Purchase of Computers</li> <li>• Maintenance of Library and YKCA</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Submission of proposals for development grants under various schemes</li> <li>• Development of classrooms and laboratories for newly introduced courses</li> <li>• Up gradation of Library facilities</li> <li>• Research Facility Center</li> <li>• Up gradation of IT Infrastructure</li> <li>• Purchase of Computers</li> <li>• Maintenance of Shivnery Playground and gymkhana</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Submission of proposals for development grants under various schemes</li> <li>• Subscriptions of INFLIBNET and other software</li> <li>• Development of Research laboratories</li> <li>• Up gradation of IT Infrastructure</li> <li>• Purchase of Computers</li> <li>• Maintenance of NCC, NSS and sanitary facilities</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Submission of proposals for development grants under various schemes</li> <li>• Subscriptions of INFLIBNET and other software</li> <li>• Development of Research laboratories</li> <li>• Up gradation of IT Infrastructure</li> <li>• Purchase of Computers</li> <li>• Maintenance of botanical garden, lawns and campus</li> </ul>

  
 IQAC Coordinator





**PRINCIPAL**  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 5	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Student Support and Progression (130)</b> 5.1 Student Support (50) 5.2 Student Progression (45) 5.3 Student Participation and Activities (25) 5.4 Alumni Engagement (10)	<ul style="list-style-type: none"> <li>Facilitate students to opt for HE</li> <li>Groom students for participation in National and International sport activities</li> <li>Promote participation of students in cultural events</li> <li>Maintaining good rapport with Alumni</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Facilitate students to opt for HE and competitive examinations</li> <li>Groom students to participation in National and International sport activities</li> <li>Promote participation of students in cultural events</li> <li>Promote participation of Alumni in college development</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Facilitate students to opt for HE and competitive examinations</li> <li>Groom students to participation in National and International sport activities</li> <li>Organize training programs for participation of students in cultural events</li> <li>Promote participation of Alumni in college development</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Facilitate students to opt for HE and competitive examinations</li> <li>Organize training for students to increase participation in National and international sports</li> <li>Organize training programs for participation of students in cultural events</li> <li>Organization of Alumni Meet in the college</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Facilitate students to opt for HE and competitive examinations</li> <li>Organize training for students to increase participation in National and International sports</li> <li>Organize training programs for participation of students in cultural events</li> <li>Promote participation of Alumni in college development</li> </ul>

  
 IQAC Coordinator






PRINCIPAL  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar (RD, Nashik)

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chayan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 6	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Governance, Leadership and Management (100)</b> 6.1 Institutional Vision and Leadership (10) 6.2 Strategy Development and Deployment (10) 6.3 Faculty Empowerment Strategies (30) 6.4 Financial Management and Resource Mobilization (20) 6.5 Internal Quality Assurance System (30)	<ul style="list-style-type: none"> <li>• Formation of Academic Calendar and its execution</li> <li>• Seeking grants from UGC and other agencies viz. DST, CSIR, etc.</li> <li>• Promote use of e-governance in academics, and administration</li> <li>• Organization of quality enhancement programs</li> <li>• Increase number of beneficiary staff in welfare schemes</li> <li>• Promote institutionalization of IQAC</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Formation of Academic Calendar and its execution</li> <li>• Seeking grants from UGC and other agencies viz. DST, ICSSR, CSIR, etc.</li> <li>• Promote use of e-governance in academics, and administration</li> <li>• Increase number of beneficiary staff in welfare schemes</li> <li>• Organize collaborative quality enhancement programs through IQAC</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Formation of Academic Calendar and its execution</li> <li>• Seeking grants from UGC and other agencies viz. DST, ICSSR, CSIR, etc.</li> <li>• Promote use of e-governance in academics, and administration</li> <li>• Organize capability enhancement programs for teachers and non-teaching staff</li> <li>• Organize collaborative quality enhancement programs through IQAC</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Formation of Academic Calendar and its execution</li> <li>• Seeking grants from UGC and other agencies viz. DST, ICSSR, CSIR, etc.</li> <li>• Promote use of e-governance in academics, and administration</li> <li>• Organize capability enhancement programs for teachers and non-teaching staff</li> <li>• Organize collaborative quality enhancement programs through IQAC</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>• Formation of Academic Calendar and its execution</li> <li>• Seeking grants from UGC and other agencies viz. DST, ICSSR, CSIR, etc.</li> <li>• Promote use of e-governance in academics, and administration</li> <li>• Organize capability enhancement programs for teachers and non-teaching staff</li> <li>• Organize collaborative quality enhancement programs through IQAC</li> </ul>

  
 IQAC Coordinator






**PRINCIPAL**  
 Yashwantrao Chayan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur

Shree Warana Yibhag Shikshan Mandal's  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar**  
 Vision Document: Perspective Plan of IQAC: 2018-19 to 2022-23

Criterion 7	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23
<b>Institutional Values and Best Practices (100)</b> 7.1 Institutional Values and Social Responsibilities (50) 7.2 Best Practices (30) 7.2 Institutional Distinctiveness (20)	<ul style="list-style-type: none"> <li>Organization of environment sensitization programs</li> <li>Participation in social initiatives organized by government</li> <li>Introduction of one best practice by each department</li> <li>Introduction of one distinct activity by each department</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Organization of gender sensitization programs</li> <li>Develop and deploy code of conduct</li> <li>Promote use of non-conventional energy sources</li> <li>Improvement in the best practice by each department</li> <li>Improvement in the one distinct activity by each department</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Organization of sensitization programs on cross cutting issues like values, ethics, etc.</li> <li>Develop and deploy green policy</li> <li>Improvement in Fire safety initiatives</li> <li>Continuation of best practice by each department</li> <li>Continuation of distinct activity by each department</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Organization of sensitization programs on social inclusiveness, communal harmony, etc.</li> <li>Conduction of gender audit</li> <li>Improvement in First Aid and waste management initiatives</li> <li>Continuation of best practice by each department</li> <li>Continuation of distinct activity by each department</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>Organization of sensitization programs on gender equity, ethical democracy, etc.</li> <li>Conduction of green audit, and energy audit</li> <li>Improvement in disable-friendly campus initiatives</li> <li>Continuation of best practice by each department</li> <li>Continuation of distinct activity by each department</li> </ul>

  
 IQAC Coordinator





**PRINCIPAL**

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur



Shree Warana Vibhag Shiksha Mandal's Warananagar  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar.

Committees: 2022-23 (Senior College)

All the faculty members of the senior college are informed that, the committees for academic year 2022-23 are declared as below. The co-ordinators and members of various committees are expected to start their functioning of concerned committees at the earliest.

Date: 30 SEP 2022



i/C Principal,  
(Prof. Dr. P.S. Chikurdekar)  
PRINCIPAL

Name of Committees

**1. Committee for 'Right to Information'**

1. President, Hon'ble Dr. Vinayraoji Kore (Savkar)
2. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar
3. Registrar, Shri B.J. Ladgaonkar

**3. College Core Committee**

1. i/C Principal Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Shri. M.G. Chikalkar - Co-ordinator
3. Prof. Dr. P.M. Bhoje - Member
4. Dr. B.K. Wanole - Member

**4. College Development Committee**

1. Hon. Shri Vinayraoji V. Kore - Chairman
2. Hon. Shri Prataprao B. Patil - Member
3. Prof. Dr. Vasanti Rasam - Member-Researcher
4. Prof. Dr. P.S. Chikurdekar - Principal & Member Secretary
5. Principal S.V. Atekar - Member
6. Shri. M.G. Chikalkar - Teacher's Representative
7. Dr. P.S. Raut - Teacher's Representative
8. Shri H.R. Gallowad - Administrative Staff's Representative
9. Dr. Joty Jadhav - Scientist
10. Shri. Vishwas Shivaram Chavan - Entrepreneur
11. Dr. P.N. Todkar - Educationalist

**7. Anti Ragging Committee.**

1. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Shri. M.G. Chikalkar - Co-ordinator
3. Adv. R.V. Patil - Member
4. Mrs. Dr. Prabha Salokhe - Member
5. Dr. R.S. Pandav - Member
6. Shri B.J. Ladgaonkar - Secretary

**2. Standing Committee.**

1. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar
2. Dr. D.D. Satapute - Co-ordinator
3. Prof. Dr. P.M. Bhoje - Member
4. Dr. P.S. Raut - Member
5. Prof. Dr. D.R. Dhede - Member
6. Shri B.J. Ladgaonkar - Member
7. Shri. V.G. Khilare - Member

**5. Purchase Committee.**

1. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar
2. Shri. R.B. Basnaik
3. Shri B.J. Ladgaonkar
4. Shri. A.N. Patil

**5. Concerned Head of the Departments**

**6. Sexual Harassment Prohibition Committee.**

1. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Mrs. Dr. P.S. Abuja - Co-ordinator
3. Adv. R.V. Patil - Member
4. Dr. Joty Jadhav - Member
5. Dr. Mrs. Mamata Ranchnale - Member
6. Dr. Mrs. P.R. Saiokhe - Member
7. Smt. B.S. Muik - Member
8. Shri B.J. Ladgaonkar - Secretary

**B. Grievance Redressal Cell. (men)**

1. i/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Dr. S.J. Lade - Co-ordinator
3. Dr. B.K. Wanole - Member
4. Shri. M.N. Patil - Member
5. Shri. R.B. Basnaik - Member
6. Shri B.J. Ladgaonkar - Secretary



### 9. Admission Committee

- Arts 1. Prof. Dr. D.R. Dhede - Chairman  
2. Dr. P.S. Raut - Member  
3. Head of the all Departments
- Science 1. Shri. S.N. Golgire - Chairman  
2. Dr. U. B. Chikurdekar  
3. Head of the all Departments
- Commerce 1. Dr. R.B. Basnaik - Chairman  
2. Shri. C.R. Jadhav - Member

### 11. UGC Grant Committee.

1. Dr. A. R. Bhusnar - Co-ordinator
2. Dr. D.D. Satpute - Member
3. Dr. S.S. Khot - Member
4. Shri. U.D. Kadam - Member
5. Shri. S.M. Arde - Member
6. Dr. N.S. Pandav - Member
7. Shri. B.J. Ladgaonkar - Member

### 13. Career Oriented Courses (COC) Committee.

1. Dr. R.P. Kavane - Chief Co-ordinator & Co-ordinator (Sericulture)
2. Dr. P.S. Raut - Co-ordinator (Tourism)
3. Mrs. Dr. P.S. Ahuja - Co-ordinator (Art of Translation)
4. Dr. S.Y. Jadhav - Co-ordinator (Bio-Technology)
5. Dr. C.R. Jadhav - Co-ordinator (Banking)
6. Shri. R.B. Basnaik - Co-ordinator (Insurance)
7. Dr. Mrs. P.R. Salokhe - Co-ordinator (Fashion Designing)
8. Shri. V.S. Patil - Co-ordinator (I.T.)
9. Shri. A.S. Nalavade

### 15. Students' Council Formation Committee.

1. Shri. S.N. Golgire - Co-ordinator
2. Shri. A.S. Patil - Member
3. Dr. B.S. Shirke - Member
4. Dr. Mrs. P.S. Ahuja - Member
6. Shri. R.B. Basnaik - Member
7. Shri. P.B. Kale - Member

### 17. Cultural Committee.

1. Dr. A.B. Patil - Co-ordinator
2. Dr. Mrs. P.R. Salokhe - Member
3. Dr. A.S. Pandav - Member
4. Shri. R.B. Basnaik - Member
5. Dr. A.R. Bhusnar - Member
6. Student representative

### 10. Time-Table Committee

- Arts 1. Dr. P.S. Raut - Chairman  
2. Shri. S.S. Jadhav - Member
- Science 1. Dr. S.J. Lade - Chairman  
2. Shri. U.D. Kadam - Member
- Commerce 1. Shri. R.B. Basnaik - Chairman  
2. Dr. C.R. Jadhav - Member

### 12. Remedial Coaching Committee.

1. I/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Dr. P.S. Raut - Co-ordinator
3. Dr. D.R. Dhede - Member
4. Dr. B.K. Wanole - Member
5. Shri. S.M. Arde - Member
6. Dr. D.D. Satpute - Member
7. Student representative  
B.A., B.Com & B.Sc. (three students)

### 14. Gymkhana Committee.

1. I/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Shri. A.S. Patil - Co-ordinator
3. Shri. R.B. Basnaik - Member
4. Secretary, Student's Council - Member
5. Student representative

### 16. Discipline Committee.

1. Shri. A.S. Patil - Co-ordinators
2. Shri. U.D. Kadam - Member
3. Shri. V.S. Patil - Member
4. Shri. D.V. Patil - Member
5. Dr. S.S. Jadhav - Member
6. Student representative

### 18. 'Varaha' Annual Magazine Committee.

1. I/C Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Prof. Dr. P.M. Bhaje - Chief Editor
3. Dr. P.S. Raut - Member
4. Dr. S.S. Jadhav - Member
5. Mrs. Dr. P.S. Ahuja - Member
6. Shri. M.N. Patil - Member
7. Dr. S.G. Jambhale - Member
8. Shri. M.B. Sangar - Member

### 19. Wallpaper Committee.

1. Dr. B.K. Wanole - Co-ordinator
2. Dr. P.S. Raut - Member
3. Shri. U.D. Kadam - Member
4. Shri. U.D. Jambhale - Member
5. Shri. M.N. Patil - Member
6. Dr. S.G. Jambhale - Member

**20. Scholarships Committee.**

1. Dr.U.B.Chikurdekar - Co-ordinator
2. Dr. B.K.Wanole-Member
3. Shri R.B.Basnaik - Member
4. Shri A.A.Deshmukh - Member -
5. Student representative
- All Teachers

**22. National Cadet Corps Committee.**

1. Lieutenant Dr.S.S.Khot (Boys)
2. Lieutenant Mrs.J.S. Gaikwad (Girls)

**24. Library Committee.**

1. IC/Principal, Prof.Dr.P.S.Chikurdekar - Chairman
2. Dr.A.R.Bhusnar - Co-ordinator
3. Dr.S.B. Jadhav - Secretary
4. Shri S.M.Arde- Member
5. Shri R.B.Basnaik - Member
6. Student representative.

**26. Lead College Committee**

1. IC/Principal, Prof.Dr.P.S.Chikurdekar - Chairman
2. Dr.R.S.Pandav - Co-ordinator
3. Shri.D.V.Patil - Member
4. Dr.R.B.Patil - Member
5. Shri R.B.Basnaik - Member

**28. Hostel Committee.**

1. Prof.Dr.D.R.Dhede - Co-ordinator
2. Dr.S.J.Lade - Member
3. Mrs. P.R. Salukhe - Member
4. ShriA.A.Deshmukh - Member

**29. Vinay Kore Competitive Examination Guidance Centre Committee**

1. Dr.B.S.Shirke - Co-Coordinator
2. Dr.R.B.Patil - Member
3. Shri V.S.patil-Member

**31. Post Graduate Centre Committee**

1. IC/Principal, Prof.Dr.P.S.Chikurdekar - Chairman
2. Shri.M.G.Chikalkar - Co-ordinator (Chem.)
3. Dr.B.S.Shirke - Member
4. Shri.S.N.Golgire - Co-ordinator (Maths)
4. Dr. S.S. Jadhav-M.A. Co-ordinator (Marathi)
5. Prof. Dr.D.R.Dhede - Member (Economics)
6. Shri.U.G.Jambhure-Member(History)
7. Prof.Dr.P.M.Bhoje Co-ordinator(Zoology)
8. Shri.A.A.Desbmukh

**21. National Service Scheme Committee.**

1. Dr.C.R.Jadhav (Programme Officer)
2. Dr.R.P.Kavane (Programme Officer)
3. Dr.Mrs.P.S.Ahuja - Member
4. Dr.Mrs.P.R.Salukhe - Member
5. Shri D.V.Patil - Member
6. Shri.A.S.Nalawade

**23. College & Uni. Examination Committee.**

1. Dr.S.J.Lade - Co-ordinator
2. Dr. U.B.Chikurdekar - Member
3. Shri.U.D.Kadam - Member
4. Dr.Mrs.P.R.Salukhe- Member
5. Dr.C.R.Jadhav- Member
6. Dr.D.R.Dhede-Member
7. Shri.A.S.Nalwade - Member
8. Shri.R.C.Pawar - Member

**25. Career Guidance Counseling and Placement cell.**

1. Shri S.M.Arde - Co-ordinator
2. Dr. B.K.Wanole - Member
3. Shri.D.V.Patil- Member
4. Dr.C.R.Jadhav- Member

**27. Research & Development Cell**

1. Dr.A.R.Bhusnar - Co-ordinator
2. Shri S.M.Arde - Member
3. Dr.R.B.Patil - Member
4. Dr.R.S.Pandav- Member

**30. Distance Education Centre.**

1. IC/Principal, Prof.Dr.P.S.Chikurdekar - Centre Chief
2. Dr.B.K.Wanole - Centre Co-ordinator
3. Shri A.N.Patil - Jr.Clerk
4. Shri.U.K.Kumbhar - Peon

**32. Elocution & Debating Committee.**

1. Dr. S.S. Jadhav-Co-ordinator
2. Shri. D.V.Patil-Member
3. Dr.R.S.Pandav-Member

**33. Educational Tours & Nature Club Committee.**

1. Dr.P.S.Raut - Co-ordinator
2. Shri.M.N.Patil - Member
3. Dr.A.R.Bhusnar - Member
4. Shri.R.B.Basnaik - Member



**34. Cycle Bank Scheme Committee.**

1. IC/Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Dr. S.S. Jadhav - Member
3. Shri. M.N. Patil - Member
4. Shri. V.S. Patil - Member
5. Shri. D.V. Patil - Member
6. Shri. A.N. Patil - Member

**35. Audio/Video Aids Committee. (ICT).**

1. Dr. S.G. Jambhale - Member
2. Shri. U.D. Kadam - Member
3. Shri. T.S. Shinde - Member
4. Shri. S.G. Dhalit - Member

**36. Staff Secretary.**

1. Dr. B.K. Wanole - Arts
2. Dr. R.S. Pandav - Science
3. Shri. R.B. Basnaik - Commerce

**38. Attendance Committee.**

Head of the all Departments

**37. Faculty wise Associations.**

1. Prof. Dr. D.R. Dhede - Arts
2. Shri. U.D. Kadam - Science
3. Shri. R.B. Basnaik - Commerce

**39. NAAC Internal Quality Assurance Cell.**

Sr. No.	Name	Designation
1.	IC/Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar	President
2.	Prof. Dr. Mrs. Vasanti Rasam, Administrative Officer, S.W.V.S.M., Warananagar	
3.	Dr. S.S. Khoc	Co-ordinator
4.	Prof. Dr. P.M. Bhoje	Secretary, Student Council
5.	Dr. R.B. Patil	Secretary, Student Council
6.	Dr. S.S. Jadhav	Member
7.	Shri. R.B. Basnaik	Member
8.	Shri. S.A. Mahajan	Member from Local Society
9.	Shri. N.A. Patil	Nominee from Alumni
10.	Shri. V.B. Chavan	Nominee from industrialist
11.	Shri. B.J. Ladgaonkar	Registrar

**40. Website Committee.**

1. IC/Principal, Prof. Dr. P.S. Chikurdekar - Chairman
2. Shri. V.S. Patil - Co-ordinator
3. Shri. U.D. Kadam - Member
4. Dr. R.P. Kawane - Member
5. Shri. U. G. Jambhore - Member

**42. Life Long Learning & Extension Work Shivaji University, Kolhapur**

1. Shri. D.V. Patil - Co-ordinator
2. Shri. S.M. Arde - Member
3. Dr. Mrs. P.R. Salokhe - Member
4. Dr. D.D. Satpute - Member
5. Dr. C.R. Jadhav - Member

**44. Youth skill & Student Development Cell**

1. Shri. D.V. Patil - Member - Co-ordinator
2. Dr. A.R. Bhusnar - Member
3. Shri. M.N. Patil - Member
4. Shri. R.B. Basnaik - Member
5. Student representative

**41. Income Tax Committee.**

1. Dr. C.R. Jadhav - Co-ordinator
2. Shri. S.K. Atarkar
3. Shri. H.R. Gaikwad

**43. Canteen Committee.**

1. Prof. Dr. P.M. Bhoje - Co-ordinator
2. Dr. R.P. Kavane - Member
3. Shri. B.J. Ladgaonkar - Member
4. Shri. R.M. Parit - Member

**45. College Dead Stock Committee.**

1. Dr. U. B. Chikurdekar - Co-ordinator
2. Dr. B. S. Shirke - Member
3. Shri. P. B. Kale - Member
4. Shri. N. G. Desai - Member
5. Shri. M. B. Bagul - Member
6. Shri. D. K. Kumbhar - Member

**48. Academic Calendar Committee.**

1. Dr. R. P. Kavane - Co-ordinator
2. Dr. R. B. Patil - Member
2. Shri. R. B. Basnaik - Member

**50. NIRP Committee.**

1. Shri. H. D. Kadam - Co-ordinator
2. Dr. C. R. Jadhav - Member
3. Dr. S. S. Jadhav - Member

**51. Website Committee- Dept. Updates**

- 1) Shri. V. S. Patil
- 2) Dr. B. K. Wanole
- 3) Mr. U. D. Kadam

**52. Department Display Board Committee**

- 1) Dr. P. S. Raut
- 2) Dr. C. R. Jadhav
- 3) Dr. U. B. Chikurdekar
- 4) Ali HOD

**53. Institution Display Board Committee**

- 1) Dr. S. S. Jadhav
- 2) Mr. R. B. Dasnaik
- 3) Dr. R. S. Pandav
- 4) Dr. Sandip Jadhav

**54. Feedback Committee**

1. Dr. A. R. Bhusnar - Co-ordinator
2. Dr. S. S. Jadhav - Member
3. Dr. Mrs. P. S. Abuja - Member
4. Dr. R. B. Patil - Member

**46. College Publicity Committee.**

1. IC/Principal, Prof. Dr. P. S. Chikurdekar - Chairman
2. Shri. U. G. Jamhore - Co-ordinator
3. Shri. U. D. Kadam - Member
4. Dr. C. R. Jadhav - Member

**47. Pradhapak Prabodani Committee.**

1. IC/Principal, Prof. Dr. P. S. Chikurdekar - Chairman
1. Dr. B. K. Wanole - Co-ordinator
2. Shri. S. N. Golgire - Member
3. Shri. R. B. Basnaik - Member
4. Dr. R. S. Pandav - Member

**49. API Scrutiny Committee.**

1. Prof. Dr. D. R. Dhede - Co-ordinator
2. Dr. S. J. Lade - Member
3. Dr. P. S. Raut - Member

**55. Career Karta.**

1. Mr. S. M. Arde - Co-ordinator
2. Dr. R. B. Patil - Member
3. Mr. R. B. Basnaik - Member
4. Dr. A. R. Bhusnar - Member
5. Mr. D. V. Patil - Member
6. Dr. S. S. Khot - iQAC Co-ordinator
7. Mr. U. D. Kadam - NIRF

**56. Incubation Center**

1. Mr. S. M. Arde - Co-ordinator
2. Dr. S. S. Khot - iQAC Co-ordinator
3. Dr. A. R. Bhusnar - Member
4. Dr. R. B. Patil - Member
5. Mr. R. B. Basnaik - Member

**57. SUK - स्वयं अध्यापन विषय**

1. Prof. Dr. D. R. Dhede - Demo. Ele. Gov.
2. Dr. B. K. Wanole - Travels Tourism
3. Shri. U. D. Kadam - Yogn & Physic. Mang.
4. Shri. U. G. Jamhore - Indian Contrition

Shree Warana Vibhag Shikshan Mandal's

# Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya

WARANANAGAR - 416 113, DIST. KOLHAPUR (MAHARASHTRA)

Affiliated to Shivaji University, Kolhapur



अस्य अगुणी येवमसि..।

V/C Principal  
Prof. Dr. Prakash S. Chikurdekar  
M.A.B.Ed., M.Phil., Ph.D.

Office : 02328 - 224041  
Principal : 02328 - (O) 222820  
Fax : 02328 - 224031  
Website : www.yowm.ac.in  
E-Mail : yowcwarana@yahoo.co.in



Founder Chairman : Late Shri V. A. Alias Tatyasaheb Kore


Chairman : Dr. Vinay V. Kore  
M.L.A.

## College Development Committee Record

### Details of Meeting

2017 - 18		
Sr. No.	Meeting Number	Date of Meeting
1	First Meet	15/07/2017
2	Second Meet	12/02/2018
2018 - 19		
Sr. No.	Meeting Number	Date of Meeting
1	First Meet	14/07/2018
2	Second Meet	03/11/2018
3	Third Meet	11/04/2019
2019 - 20		
Sr. No.	Meeting Number	Date of Meeting
1	First Meet	26/07/2019
2	Second Meet	16/01/2020
2020 - 21		
Sr. No.	Meeting Number	Date of Meeting
1	First Meet	22/12/2020
2021 - 22		
Sr. No.	Meeting Number	Date of Meeting
1	First Meet	25/03/2022
	Second Meet	25/11/2022



  
**PRINCIPAL,**  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur

- १) सभेचा प्रकार: महाविद्यालय विकास समिती २) सभेची तारीख: १५ / ०७ / २०१७  
 ३) सभेचा क्रमांक: - ९ ४) सभेची वेळ: - सायंकाळी ०५-०० वाजता  
 ५) सभेचे ठिकाण: महाविद्यालय जुनी इमारत मिटिंग हॉल.  
 ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे: \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर

विषय नं.	उत्तर नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि उत्तर महाविद्यालय विकास समिती	शेरे व तारखेसह उत्तराची अंमलबजावणी
	१	मा. डॉ. श्री. कित्तरावजी निवासमान बोरे, अध्यक्ष	
	२	मा. डॉ. सौ. एच. बी. अहापुरे, प्राचार्य न सदस्य राहिले	
	३	मा. डॉ. प्रशिप निळकंठ मोडकर - सदस्य	
	४	मा. डॉ. श्री. के. बाबकनाड - सदस्य	
	५	मा. शौ. लक्ष्मी शिपुळकर - सदस्य	
	६	मा. विहारास लालावाहेब दासण - सदस्य	
	७	डॉ. ए. डी. मोखडे - शिक्षक प्रतिनिधी	
	८	प्रा. एम. जी भिकनाकर - शिक्षक प्रतिनिधी	
	९	डॉ. पी. एस्. राजा. - शिक्षक प्रतिनिधी	
	१०	श्री. एच. डार. बाबकनाड - शिक्षक/कार्यवाही प्रतिनिधी	

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक  
बुक

एक -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे तसेच सभेस व  
जवळपासले स्थाने कायदास मिळून ही या कामकाजास जोडलीत.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नाव	सही	अ.नं.	नाव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारार्थीत आलेले विषय आणि ठराव	शेरे व तपखेताह ठरावाची अंमलबजावणी
		वरिष्ठ महाविद्यालयाकडील महाविद्यालय फिक्त समितीची सभा सनितार दि. २५-८-२०१८ रोजी महाविद्यालयाच्या सुन्ना उमारतीतील मिडींग हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहर केलेली व्याख्यान विषयमाला चर्चा झाली. सहर सभेचा कुर्नित्वांत आपठ्या अनलोकनार्थी साहर.	
६		भागील सभेचे प्रोसिडींग नाधून कायम करणे.	
	६	स्थानिक व्यवस्थापन समिती सभा सनितार दि. २५-८-२०१८ रोजी सायंकाळी ६:०० वाजता संपन्न झाली होती सहर सभेचे प्रोसिडींग डी. हन. आर. जायकनाडु रोजी नाधून वाच्यनिके. त्यास मान्यता देण्यात आली. न केलेला कुर्नित्वाहीच अहवाल अनलोकनार्थी घेण्यात आला.	
७		इतिहास निमाण प्रमुख डॉ. धीमती मंजुमीजायसिंगराव पवार यांच्या शरिनामालाका नर्ण करणे.	
	७	महाविद्यालयातील इतिहास निमाण प्रमुख डॉ. धीमती मंजुमीजायसिंगराव पवार यांनी आपठ्या सहाय्यक प्राध्यापक पदाचा दि. २०-६-२०१८ रोजी सुदनपुर्वी तीन महिने अंमोल शरिनामा साहर केला आहे. त्याची प्रत मिळाले मंडळाकडे पाठविली वरु त्यांच्या शरिनामा मंडळ करून त्यांना सेनेतून मुक्त करणान याने असे ठरले.	



- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१९
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
३		सायन्स विभागाकडे सुमारल बांधकामाबाबत चर्चा केली.	
३		जैशविक वर्ष सन. २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. भाग-६, २ व ३ साठी विनाशुद्धांति प्रयोगी एक तुकडी मंजूर झाली आहे. तसेच एम. एस्सी. भाग-६ याची स्थापनास विषय चालू करण्यास विद्यापीठाची व हाराबायी मंजुरी मिळाली आहे. तरी सायन्स विभागाकडे सुमारल बांधकाम करून नवीन लॅब व वर्ग-खोला बांधणेसाठी इंजिनिअरिंग कॉलेजकडून जागरूक तो प्लॅन तयार करून घेऊन त्याचे बजेट शिक्षण मंडळाला सादर करावे असे ठरले.	
४		एम. एस्सी. भाग-६ स्थापनास विषय चालू करण्याबाबत चर्चा केली.	
४		एम. एस्सी. भाग-६ स्थापनास विषय चालू करण्यास विद्यापीठाची एल.आय.सी. कमिटीने महानिवालाबाबत मेट दिली आहे. कमिटीने दिलेल्या अिफारानुसार वेळी कामवाही करून स्थापनास विषय चालू करण्यास परवानगी देण्यात आली.	
५		शेतेत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ वर्षांची कालावट पार करून देण्याबाबत चर्चा केली.	

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक  
बुक

सूचना -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सभेप्रमाण व  
जखरीप्रमाणे स्वतंत्र कागदावर लिहून ती या कामकाजस जोडविले.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सभे

अ.नं.	नाव	सही	अ.नं.	नाव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुरे वित्तारखरेला आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
	५	महाविद्यालयानिका खात्रीला मनुष्यी प्रैठी कुमिदानांच्या सेनेला ६२ वर्षी पूर्ण झाली असून त्यांना नियमानुसार ६२ वर्षीची काळखर्द प्रदोन्नती देय आहे. संबंधित कुमिदानांमि जोपनिय रिपोर्ट पाहून मा. प्रचार्यांच्या भिका रक्षितुमार त्यांना ६२ वर्षीची काळखर्द प्रदोन्नती देण्यात यावी असे ठरले.	

अ.नं.	नाव	पद	सेनेसह सारलेला दिनांक	६२ वर्षी काळखर्द देय दिनांक
६	श्री. महेंद्र बरामन जायुला	प्रयोगशाळा परिचर	०६-०३-२००५	०६-०३-२०६७
७	श्री. हिशमन बापु महाले	प्रयोगशाळा परिचर	०६-०३-२००५	०६-०३-२०६७
८	श्री. परशुराम शंभाजी चारुण	प्रयोगशाळा परिचर	०६-०३-२००५	०६-०३-२०६७
९	श्री. बाळीशिन भूत्रवान मोरे	शिपाई	०६-०३-२००५	०६-०३-२०६७
१०	श्री. झिवाजी अनंदा पाटील	शिपाई	०६-०३-२००५	०६-०३-२०६७

६		खैशानिक वर्ष सन. २०१७-१८च्या निवारी सुब्बेला आडना मेणे	
६		खैशानिक वर्ष सन. २०१७-१८ मध्ये नशिल महाविद्यालयाकडे अशुद्धमिनि व विनाशुद्धमिनि एकुला खर्द विवाश्यानि प्रवेश दिना आहे. तसेच सातत्याने सावन्स निभागाकडे विवाश्यानि संखेन नाठ होण आहे. महाविद्यालयाकडे पदसुत्तर ला ए नः लम. हस्सी, भाग १ व २ साठी एकुला ३०० हाक्या निवाश्यानि प्रवेश घेतला आहे. त्यास मंजुरी देण्यात यावी.	

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : \_\_\_\_\_ / \_\_\_\_\_ / २०१९
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (सुधारक) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तासदेराह ठरावाची अनंलमजावणी
२७		औद्योगिक वर्ष सन २०१७-१८ याची निविदा समित्या स्थापन करण्याबाबत नवी करणे	
२८		महाविद्यालयाकडे औद्योगिक वर्ष सन २०१७-१८ याची निविदा समित्या स्थापन करणे असून समित्या प्रमुखानी आपआपले कामकाज चालू केले आहे. महाविद्यालयाकडील सांस्कृतिक समितीकडे विद्यार्थ्यां यांची जागा अर्ज करणे असून असून निविदा स्पर्धामध्ये विद्यार्थी गम उंचास करणे आहेत. जिल्हास्तरीय व विद्यार्थी संघक महोत्सवानात सांघिक लोकनृत्य प्रकारात महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून मध्यमती युवक महोत्सवासाठी सादर अंदाजी निवड झाली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.	
२९		वरिष्ठ महाविद्यालयाकडे रिकत पत्राने नविना नेमवूक्या येईपर्यंत स्थानिक निवड समितीने नेमवूक केलेल्या प्रत्येकांना मान्यता देणे	
३०		वरिष्ठ महाविद्यालयाकडे औद्योगिकवर्षाच्या अर्थमात्र इंग्रजी डिग्री, मानसशास्त्र व कॉमर्स अशी एकूण अंदाजीनी विभागाकडे एकूण ६ परे रिकत आहेत. सदर परे मर विद्यार्थी निवड समितीमार्फत रिकतर निवडे करण्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक निवड	

# सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक बुक

सूचना -

सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे नमूदप्रमाणे व  
जसरीप्रमाणे स्वतंत्र जागदावर लिहून ती या पुस्तकाच्या जोडणीत

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नाव	सही	अ.नं.	नाव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारारहिलेले आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
		समिती अफिन दि. २५.०६.२०१७ रोजी सुशान्तली सोबून स्थानिक निरुत्त समितीने एवालीस प्राध्यापकांची नासिका तत्वावर (श्री. एच. बी.) निरुत्त करवून आली जेवून त्यास अंमलबजावणी दुष्यात आली.	
		<b>अ.नं. तासिका तत्वावर अधिष्ठात्यावघे नम</b>	<b>विषय</b>
		१ श्री. ए. डी. पवार	अधिष्ठात्य
		२ श्री. एस. के. दाभाडे	अधिष्ठात्य
		३ श्री. श्री. ए. पाटील	सुमरी
		४ श्री. पी. एस. सातवेकर	कॉमर्स
		५ श्री. आर. श्री. पाटील	कॉमर्स
		६ श्री. श्री. पी. सोसणे	मनराज्य
		७ श्री. श्री. एस. सुट्टे	इंजिनी
		८ श्री. श्री. बी. वनमोरे	इंजिनी
		९ श्री. एस. बी. कावळे	दिवी
		१० कु. के. जो. गायकवाड	मौलिकशास्त्र
		११ कु. एस. एम. झिंदे	मौलिकशास्त्र
		१२ श्री. वाघ. डी. पाटील	मौलिकशास्त्र
		१३ कु. टी. एस. पाटणे	मौलिकशास्त्र

सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे नमूदप्रमाणे व  
जसरीप्रमाणे स्वतंत्र जागदावर लिहून ती या पुस्तकाच्या जोडणीत

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हस्तासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	उपाय नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि उपाय	शेरे व तारखे तह ठरवाची अंमलबजावणी	
९		बी. एस्सी. भाग-१ व २, ३ व ४ एम. एस्सी. भाग-१ व २ गणित विषयासाठी विनाअनुदानाने तुकडीस स्थापित निवड समितीने नेमवूक नेलेल्या प्राध्यापकांना मान्यता देणे.		
९		शासक निजागावडे बी. एस्सी. भाग-१ व २ अतिरिक्त तुकड्या, बी. एस्सी. भाग-२ व ३ यांची प्रत्येकी एक-एक तुकड्या मंजूर झाल्या असल्याने शासक निजागावडेला सर्व विषयांना तसेच एम. एस्सी. भाग-१ व २ गणित विषयासाठी स्थानिक निवड समिती मार्फत दि. १५.०६.२०१७ रोजी मुळाव्या घेवून स्थानिक निवड समितीने आलेले प्राध्यापकांना विनाअनुदानाने तुकडीसाठी प्रस्तावित करी सन. २०१७. १८ याची पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून निवड करण्यात आलेल्या अधिव्याख्यातांना मान्यता देण्यात आली.		
		अ.नं.	राशि का तलावरील अधिव्याख्यातांचे नाव	विषय.
		१	कु. एस्. पी. मोरे	रसायनशास्त्र
		२	कु. टी. एम. पवार	रसायनशास्त्र
		३	कु. एस्. एस्. गुळीकु-पाटील	रसायनशास्त्र
		४	कु. एस्. के. पाटील	रसायनशास्त्र
		५	कु. एस्. एस्. यादव	गणित
		६	कु. पी. एस्. कांडे	गणित

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक  
बुक

गुणना -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे वरतेचमाले व  
जसरीप्रमाणे स्वतंत्र कागदावर लिहून ही या कामकाजास जोडणीत.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नांव	राही	अ.नं.	नांव	राही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	समेटुदे विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
		७ कु. पी. डी. माणे	शक्ति
		८ कु. ए. नरम पटिल	शक्ति
		९ कु. एस. आर. नळवडे	शक्ति
		१० श्री. ए. पी. पाटील	सनसणी माल
		११ श्री. ए. एस. पाटील	मौलिक माल
		१२ कु. के. एस. चरणले	प्राणी माल
		१३ कु. के. ए. नांगरे	वायोके मिट्टी
		१४ श्री. एस. एफ. होय	वायोके मिट्टी
१०		महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण खरेदी करणेबाबत मती करणे.	
१०		महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण खरेदी करणेबाबत मती करणे. देण दिले जाणाऱ्या मालाची किंमत देण देणे गरजेचे आहे. कारण वसाह मधील कापड खरेदी करून नेमणेबाबत किनाऱ्यासंबंधी दरपत्रक घेवून देण देणेबाबत मंगुशी देणान आली.	
११		मा. अर्थशास्त्राच्या परवानगीने आजच्याच दिनाच्या तिकावर मती करणे.	

सभासद,  
सभेच्या कामकाजाच्या वृत्तांत  
१

- १) सभेचा प्रकार: अधिवेशनिक बैठक २) सभेची तारीख: २६ / ०६ / २०१९  
 ३) सभेचा क्रमांक: ९ ४) सभेची वेळ: इ.स.पू. - ११:०० वा  
 ५) सभेचे ठिकाण: संस्थेच्या कार्यालय  
 ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे: \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर

विषय नं.	ठराव नं.	संगणुचे विद्यार्थ्यांकित आलेले विषय आणि ठराव	शेरे व तातखेसह ठरावाची उपलब्धतावणी
	१.	जा. डॉ. निवलाशवती विनायक केसे - (अध्यक्ष)	
	२.	जा. डॉ. नासांही शशम - प्रा.शक्ति मंडळी	
	३.	मा. डॉ. प्रो. ए.सी. शबपुरे - प्रत्येक व शक्ति	
	४.	जा. डॉ. ग्रहण विक्रम तोडकर - शिक्षण तज्ज्ञ	
	५.	जा. डॉ. जी.के. बागकटाड - गृहस्थ	
	६.	मा. प्रो. वसुधा शिपुरकर - गृहस्थ	
	७.	जा. विशाखा बाकाशाहे सक्ता - गृहस्थ	
	८.	जा. एम.जी. निकलकर - शिक्षण प्रतिनिधी	
	९.	डॉ. पी.एस. रावत - शिक्षण प्रतिनिधी	
	१०.	डॉ. एम.ए. बागकटाड - शिक्षण कार्यकारी प्रतिनिधी	

# सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक बुक

शुध्दा -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व खंडेप्रमाणे व  
पंजीयनाचे खंडे कामकाज दिवून ती या कामकाजास जोडलीत.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व खंडे

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तासवेसह ठरावाची अंमलबजावणी
		महानिवाळण विकास समितीची बैठक बुकवाड दि २६/०७/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेच्या मिडींग हॉलमध्ये संपन्न झाली त्यानंतर कार्यवृत्तांत आलेले प्रमाणे	
६		मागील सत्रेचे प्रोसेडींग तालुन काम करणे	
	६	स्थानिक व्यवस्थापन समिती सभा बुकवाड दि २६/०७/२०२३ रोजी संस्थेच्या मिडींग हॉलमध्ये संपन्न झाली होती सदर सत्रेचे प्रोसेडींग-भा. एन. आर. जायसबाब. यांनी तालुन द्यावयाचे खास माग्यता देण्यात आली.	
२.	२.	शैक्षणिक वर्ष २०२३-२०२० मध्ये तालिका तलासुद नियुक्त केलेल्या शिक्षकांबाबत नर्ना करणे.	
	२.	महानिवाळणात वरिष्ठ निभागाकडे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२० मध्ये बसुवा ३६०० निभाप्रति प्रवेश दिवून आहे. महानिवाळणात एम. ए. न एम. एस्की पदव्युत्तर निभागासाठी एकुल २००५ इतक्या निभाप्रति प्रवेश देतल आहे.	
३.		शैक्षणिक वर्ष २०२३-२०२० मध्ये तालिका तलासुद नियुक्त केलेल्या शिक्षकांबाबत नर्ना करणे	



- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारावलेल्या आलेले विषय आणि ठराव	शेरे व मारखेसह ठरावाची अंमलबजावणी																																																								
	३	<p>त्रिनिदाद महाविद्यालयाकडे अनुदानित व निना अनुदानित (अशा एकूण ६४ विषयांसह दि. २३/०१/२०१९ रोजी कुलावती येथील आल्या विद्यापीठ निवड समिती मार्फत रिक्टर निवड करणारी विभागीय चौकशी घेऊन दोन वर्षे म्हणून स्थानिक निवड समिती मार्फत कुलावती येथील स्थानिक निवड समितीने शालेय प्राध्यापकांची नाविका तलावर निवड करणारा आली अनुदान प्राप्त मान्यता देणारा आली</p>																																																									
		<table border="1"> <thead> <tr> <th>विषय</th> <th>जण</th> <th>अभिप्राय/व्यथारो-नाम</th> <th>अनुदानित/निना अनुदानित</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>इंग्रजी</td> <td>६</td> <td>श्री. हुडे वैशाली संजय</td> <td>अनुदानित</td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. डेवरे जयिता चंद्रकांत</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. राजगो अमर राजमोक्ष</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>६</td> <td>श्री. मडके रोहित जयदेव</td> <td></td> </tr> <tr> <td>हिंदी</td> <td>६</td> <td>श्री. कोरेकर संतोष प्रभात</td> <td></td> </tr> <tr> <td>इतिहास</td> <td>६</td> <td>श्री. मडके हेमलता जयदेव</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. जोसळे सुभाषी शैलदास</td> <td></td> </tr> <tr> <td>अन्य</td> <td>६</td> <td>श्री. मुद्दा तरुण मुनासक</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. जोसळे विठ्ठल विठ्ठल</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. शेवडे सचुती संजय</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>६</td> <td>श्री. फारसे श्रीराम भाजीराव</td> <td></td> </tr> <tr> <td>प्राथमिक</td> <td>६</td> <td>श्री. माळी सुमित रवी</td> <td></td> </tr> <tr> <td></td> <td>२</td> <td>श्री. वसवडे कल्पना गणपती</td> <td></td> </tr> </tbody> </table>	विषय	जण	अभिप्राय/व्यथारो-नाम	अनुदानित/निना अनुदानित	इंग्रजी	६	श्री. हुडे वैशाली संजय	अनुदानित		२	श्री. डेवरे जयिता चंद्रकांत			२	श्री. राजगो अमर राजमोक्ष			६	श्री. मडके रोहित जयदेव		हिंदी	६	श्री. कोरेकर संतोष प्रभात		इतिहास	६	श्री. मडके हेमलता जयदेव			२	श्री. जोसळे सुभाषी शैलदास		अन्य	६	श्री. मुद्दा तरुण मुनासक			२	श्री. जोसळे विठ्ठल विठ्ठल			२	श्री. शेवडे सचुती संजय			६	श्री. फारसे श्रीराम भाजीराव		प्राथमिक	६	श्री. माळी सुमित रवी			२	श्री. वसवडे कल्पना गणपती		
विषय	जण	अभिप्राय/व्यथारो-नाम	अनुदानित/निना अनुदानित																																																								
इंग्रजी	६	श्री. हुडे वैशाली संजय	अनुदानित																																																								
	२	श्री. डेवरे जयिता चंद्रकांत																																																									
	२	श्री. राजगो अमर राजमोक्ष																																																									
	६	श्री. मडके रोहित जयदेव																																																									
हिंदी	६	श्री. कोरेकर संतोष प्रभात																																																									
इतिहास	६	श्री. मडके हेमलता जयदेव																																																									
	२	श्री. जोसळे सुभाषी शैलदास																																																									
अन्य	६	श्री. मुद्दा तरुण मुनासक																																																									
	२	श्री. जोसळे विठ्ठल विठ्ठल																																																									
	२	श्री. शेवडे सचुती संजय																																																									
	६	श्री. फारसे श्रीराम भाजीराव																																																									
प्राथमिक	६	श्री. माळी सुमित रवी																																																									
	२	श्री. वसवडे कल्पना गणपती																																																									

# सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक बुक

सूचना -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे परतलेप्रमाणे व  
जमवीप्रमाणे स्वतंत्र कागदावर लिहून ती या कामकाजात जोडलीत.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव			शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
		लिखा	संख्या/क्रमिक	आविष्कारक (नाम) पाल	संख्या/नाम/दिनांक/पक्ष
			३	कु. नल्लगे आशिषी साकर	
			५	कु. काटे मोहल लुकाळ	
		माधवराव	६	कु. ओई मोनम सबाजी	
			२	कु. कदम आशिषी संदेशन	
		अश्वराम	६	डॉ. रोटे अमित अ.	
		व्यंजनशास्त्र	६	श्री. कदम देवदत्त व्हायस	
			२	कु. जाधव अमृता संजय	
		हॉमर्स	६	श्री. पाटील निवृत्त आध्यापक	
			२	श्री. बातेकर प्रणिश सदाशिव	
			३		
		रत्नाशशस्त्र	६	श्री. देहामणे धर्मोद नाळंदर	
			२	कु. मोरे सुजाता चंडीत	
			३	कु. पाटील सुख संदेशन	
			५	कु. त्रैबुळे श्रुती चंडीत	
			५	कु. चौबुळे आशुती संजय	
			६	कु. सोपकर विजिता लक्ष्मण	
			७	कु. पाटील अमिता प्रमोद	
			८	कु. सिंदे प्रमोदा शबुताच	
		श्री. त्रिपुरा	६	श्री. काजगांवकर अविषा कुंदे	
			२	कु. पाटील शशिता सुर्यकांत	
			३	कु. पाटील रोहिणी शिमशर	

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख :     /     /२०१
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर

विषय नं.	वराच नं.	सभेपुढे विचारकरिता आलेले विषय आणि ठराव				शेरे व तारखेसह वराचाची अंमलबजावणी
		निर्णय	वराच क्रमांक	अधिकारवाचकाचे नाव	संश्लेषण (किंवा मतदान)	
	६		६	डु. पदिक बुवाबरा दत्तायज		
			५	श्री. केणवार निकेश रामदेव		
			६	डु. शिंदे प्रतिभा हरीश्वर		
			७	डु. पोतार प्रियांका अमोळ		
	गणित	३	डु. कार्केकर सुप्रिया जगन			
		२	डु. पदिक अमृता सुनयन			
		३	डु. सोमन वैशाळी जगेश			
		६	डु. मरापळे शिल्पा माऊली			
		७	डु. माळे पुना बोंदिवाम			
	नामो-	३	शेखरमिश्र पियोज			
	हेमिड्री	२	परिट संतोष लक्ष्मण			
	शुभोळ	६	डु. मोरे रेखा लक्ष्मण			
		२	श्री. पदिक मंगलेश्वर बुवा			
	हैजीक	३	श्री. श्री. एस. शिखागर			
६		शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये गणित विषया समिती नावाने कार्य करावे.				
६		महानिवाळ्याकडे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी विविध समिती स्थापन केल्या असून सर्व समिती प्रमुखानी आप-आपले कामकाज चाळू केले आहे. महानिवाळ्यातील शैक्षणिक समिती				

# सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक बुक

वृत्त -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सज्जेप्रमाणे व  
जारीप्रमाणे स्वतंत्र कागदावर लिहून ती या कामकाजास जोडावीत.

(१) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नांव	सही	अ.नं.	नांव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारारकितता आलेले विषय आणि ठराव	घेणे व वास्तुसारह ठरावाची अंमलबजावणी		
		बोल्या वरील बाबते कामकाज केले आहे.			
५		सेनेत ६२ वर्ष पूर्ण झालेल्या तृतीय-दोस्री कर्मचाऱ्यांना ६२ वर्षांची काळबद्ध पदेनाती देणे जागतिक चर्चा करणे.			
५		महानिष्ठाळ्यातिल आठवीक तृतीय-दोस्री कर्मचाऱ्यांच्या सेवेला ६२ वर्ष पूर्ण झाली असून त्यांना विद्यमानुसार ६२ वर्षांची काळबद्ध पदेनाती देणे जाते अंतर्गत कर्मचाऱ्यांना मा. प्राचार्यांच्या शिफारशीनुसार त्यांना ६२ वर्षांची काळबद्ध पदेनाती देण्यात जाणे असे ठरले.			
	अ.क्र.	नाम	पर	जारी करणे साठीची दिनांक	६२ वर्ष काळबद्ध पदेनाती देणे दिनांक
	६	श्री. हागजी संकर शिंदे	कनिष्ठ लिपीक	०३/०७/२०१७	०३/०७/२०१७
	२	श्री. अतिश आंबेगा देरपुरम	कनिष्ठ लिपीक	०६/०७/२०१७	०६/०७/२०१७
E		जागेकेमिस्त्री मायकेलाचेतोजी विषयासाठी लेख तयार करणेबाबत चर्चा करणे.			
	८	मायकेला विभागाकडे जागेकेमिस्त्री मायकेलाचेतोजी हे विषय साक्षात्स मंडुटीसाठी पाठवण्यात जाऊन पारुम रोसाठिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये पाठवून आणू विषय काळु करणेबाबत चर्चा करणेबाबत			



- १) सभेचा प्रकार : माहाविद्यालय निकास समिती २) सभेची तारीख : १५ / ११ / २०२२  
 ३) सभेचा क्रमांक : ६ ४) सभेची वेळ : - दुपारी - १:३० वाजता  
 ५) सभेचे ठिकाण : संस्थेच्या गिटींग हॉलमध्ये  
 ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ आण अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे :

सभेचे अध्यक्ष - मान्यवर

विषय नं.	तराच नं. डा. नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि तराच	शेरे व तारखेसह उरावाची अंमलबजावणी
	१.	मा.डॉ. विठ्ठलराजजी विलासराव कोरे - अध्यक्ष	
	२.	मा.डॉ. वासंती राक्षस - प्रशासकीय अधिकारी	
	३.	मा.प्रो.डॉ. पी.एस. चिक्लेकर - प्र.प्रानर्ष न सचिव	
	४.	मा.प्रो.डॉ. ए.एम. हुशव - शिक्षण तज्ञ	
	५.	मा.डॉ. ग्रहिव निकंकंठ तोडकर - शिक्षण तज्ञ	
	६.	मा.सौ. ज्योती जाधव - सदस्य	
	७.	मा.सौ. तनुजा शिबुरकर - सदस्य	
	८.	मा.श्री. विश्वास बाहसोईच चव्हाण - सदस्य	
	९.	प्रा.एम. सी. चिक्लेकर - शिक्षक प्रतिनिधी	
	१०.	डॉ. पी.एस. राक्षस - शिक्षक प्रतिनिधी	
	११.	श्री. एच.आर. गायकवाड - प्रिन्सिपल कर्मचारी प्रतिनिधी	

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक

बुक

सूचना :

सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे वरलेखणी व

जसवीपदानी स्वतंत्र कागदावर लिहून ती या कामकाजास जोडावीत.

क) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नाव	सही	अ.नं.	नाव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचाराकमिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
		महाविद्यालय विकास समिती बैठक शुक्रवार दि. २४/०५/२२ रोजी दुपारी १:३० मजता येथेच्या मिडींग हॉलमध्ये बालविकास आला आहे त्याच्या कार्यसूचीत खालीलप्रमाणे	
१		मागील सभेचे प्रोसेडिंग चाचू कायम करणे.	
	१.	स्थानिक व्यवस्थापन समिती सभा शुक्रवार दि. २५/०५/२२ रोजी सांखेच्या मिडींग हॉलमध्ये संपन्न शाही हांगी व्हाटर समेचे प्रोसेडिंग सी.एम.आर.वाचकात ठरली वाचू हायवलीत त्यास मादका देण्यात आली.	
२.		महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष - २०२२-२३ मध्ये प्रवेशित विद्यार्थी संख्येचा ताह-मेठ बरो.	
	२.	शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अनुदानित व किासमुदानित विभागाकडे एकूण १४३१ विद्यार्थी प्रवेश देण्यात आला आहे. मधील शैक्षणिक वर्षात १६१६ विद्यार्थी प्रवेश देण्यात आला होता मधील शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या वाफु शैक्षणिक वर्षात १२५ विद्यार्थी कमी झाले आहेत त्यामुळे साखळी अनुदानित विभागाकडे शैक्षणिक वर्षात १२५ व पाठशाळा विभागाकडे प्रवेशी एक (१) सहस्रांक पाठशाळांमधी पदे च्यासु शैक्षणिक वर्षापासून कमी होत आहेत.	

- १) सभेचा प्रकार: \_\_\_\_\_ २) सभेची तारीख: / / २०१
- ३) सभेचा क्रमांक: \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ: \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण: \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे: \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारकरिता अजलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेचा ठरावाची अंमलबजावणी
		<p>अबुदुलमिन् विमलाकारे विद्यार्थी संख्या कमी आलेले शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे कमी जात गेले. पुढील शैक्षणिक वर्ष-२०२३-२४ पासून विद्यार्थी वाढीसाठी प्राध्यापकांची जांब आह्वाण देण्याबाबत शा.सभे मधील बैठक-घोटे कमिशन विद्यार्थ्यांना नोकरी संदर्भात उपलब्ध करून देण्याबाबत ठराव. या ठरावा प्रारंभ पुढील दिना अहिल्यान वेळीस घेतला जाई.</p>	
३.		<p>शैक्षणिक वर्ष-२०२२-२३ मध्ये अबुदुलमिन् विमलाकारे विमलाकारे तालिका तालिका शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शिष्टाचाराने चर्चा करणे.</p>	
३.		<p>शैक्षणिक वर्ष-२०२२-२३ मध्ये अबुदुलमिन् विमलाकारे विमलाकारे विमलाकारे जाहिरात मंडळ मंडळी-दुरुस्त देणे. कृतपत्राबाबत जाहिरात देणे दि.१३.१२.२३ पासून २०२२ रोजी मुलापूर्वी घेणे (१९ प्राध्यापकांनी निवृत्ती करू लागत आहेत. तसेच महाविद्यालयाबाबत तालिका तालिका शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जांबा प्रारंभ संघटनेच्या समितीच्या विषय मंडळी त्यांचा पाठपुरावा करणे असे सूचित करू लागत आहे. जिवा अबुदुलमिन् विमलाकारे र प्राध्यापकांची न पडतील विमलाकारे र प्राध्यापकांच्या शिष्टाचार मंडळी मंडळी नव्या निवृत्ती करू लागत</p>	



सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक

बुक

सूचना -

सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे परतंत्रमार्ग व जर्नलद्वारे स्वतंत्र कामदार लिहून ही या कामकाजास जोडलील.

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नाव	सही	अ.नं.	नाव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	उपय न.	सभेपुढे विचारावरील आलेले विषय आणि उपाय	शेरे व तारखेसह उपायाची अंमलबजावणी
		त्यास मंजुरी देण्यात आली.	
४		बैधानिक वर्ष - २०२१-२०२२ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल अंमलबजावणी करणे.	
४		बैधानिक वर्ष - २०२१-२०२२ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल अंमलबजावणी देण्यात आली. निकालमिळविण्यासाठी मेरिट स्कॅलरशिप मध्ये प्राप्त अर्जांविषयी निकालाची नोंद घेवून अर्जां वाढ करणे तसेच वरिष्ठ विद्यार्थ्यांची नोंद घेवून अर्जां वाढविण्याबाबत प्रत्येक प्राध्यापकांनी जबाबदारी घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे असे ठरले.	
५		बैधानिक वर्ष - २०२२-२३ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल अंमलबजावणी करणे.	
५		बैधानिक वर्ष - २०२२-२३ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या एका-पाठ समितीची बैठक घेवून अर्जां वाढविण्याबाबत प्रत्येक प्राध्यापकांनी जबाबदारी घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे असे ठरले.	

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१९
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ अगर अधिकारी हजर अरान्यास त्यांची (बुवांसह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तासवेला ठरावामी अंमलबजावणी
६.		महाविद्यालयातील मुख्यालय डॉ. एम. जी. शिंदे हे दि. ३१.०५.२०१९ रोजी नियत वेळामुळे सविक्रम झाल्याने त्यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जा रजा रोखेकरणाचा प्रस्ताव शासनास पाठविण्याबाबत निर्णय.	
७.		महाविद्यालयातील मुख्यालय डॉ. एम. जी. शिंदे हे दि. ३१.०५.२०१९ रोजी नियत वेळामुळे सविक्रम झाले आहेत. डॉ. एम. जी. शिंदे हे मुख्यालय म्हणून कार्यरत असल्याने ते दि. ३१.०५.२०१९ रोजी महाविद्यालयात कामगार हजर सभे. सविक्रमितीची डॉ. शिंदे यांच्या अर्जा रजा रजा शिल्लक आहे. त्यांच्या अर्जा रजा रोखेकरणाचा प्रस्ताव मा. विभागीय सह संचालक, उच्च शिक्षण, केंद्राच्या शाखा सादर करूनला जाईल असे ठराव महाविद्यालयातील मुख्यालय शासनास पाठविण्याबाबत निर्णय.	
८.		महाविद्यालयात सुरु असलेले पीजी विषया बाबत चर्चा करणे.	
९.		महाविद्यालयात पीजी आर्ट्स, विभागाचे- मराठी, इतिहास व उर्ध्वशास्त्र विषय सुरु आहेत. तसेच साधक विभागाचे- शोधनशास्त्र, अर्थशास्त्र	

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक  
बुक

पुण्या -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे नमूद असली व  
असलीप्रमाणे स्वतंत्र कामकाज लिहून ती या कामकाजास जोडलीत

७) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नांव	पत्ती	अ.नं.	नांव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	तराव नं.	सभेपुढे विचारकरिता आलेले विषय आणि तराव	शेरे व सारखेपणे ठरावाची अंमलबजावणी
		<p>१. एम.ए. विभाग विकाश शुद्धीकरण योजने विभागाचे सातत्याने विद्यार्थी संख्या कमी होत असून अविद्यार्थी योजने विभागाचे वेळोवेळी सभेस हजर असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत जाऊन सादर करणे व विकाश योजनेचे वेळोवेळी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणे. सदर विभागाचे निमित्त सादर केलेली योजने विभागाचे ५० टक्के अंमलबजावणी देण्यात येणे असा भा. प्रशासकीय आदेशी यांनी नमूद केले आहे.</p>	
८.		<p>महानगरपालिका नगरपालिका विकास शुद्धीकरण खेरील करण्यात आलेले ठराव.</p>	
९.		<p>महानगरपालिका कार्यक्षेत्रात २००८-२००९ मध्ये ६ कोट्युपरु शी २ कोटी रुपय देण्यात आल्या होत्या. सदर रुपय खर्च झाले असून लक्ष्य कार्यक्षेत्रात सध्या १० कोट्युपरु चरु अंमल नजिद ५ कोटी रुपय देणे आवश्यक आहे. इंजिनियरिंग कॉलेज मधील डॉ. एम. वि. जाडव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कंपन्यांचे उत्पन्न करून घेण्यात येऊन या उत्पन्नाचे वेळोवेळी नविना रुपय खर्च करून सध्या देण्यात आले.</p>	

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१९
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्मानोच्च गृहस्थ अगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हुद्यासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपुढे विचारातरीता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलबजावणी
९५.		नेक नेके साधक रि-अॅक्टिव्हेशन वाक्य चर्चा करणे.	
९५.		गवळिवालामालीन शिक्षणा वेळ मातोव्हाची मुदत २८ मार्च - २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. चौथ्या रि-अॅक्टिव्हेशन साठी कामकाजाचा कालावधी संपुष्टात आला आहे. गवळिवालामालीन विभागावर आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या विविध फाइलसह त्याच कामकाजाचा कालावधी संपुष्टात आला आहे. विभागावर आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या विविध फाइलसह त्याच कामकाजाचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्याच वेळी कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महामिनास्य अंतर्गत कमिटी स्थापन करून कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. त्याच वेळी माऊ प्रेसिडेंटसह डॉ. व्ही. एम. विडेकर व प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे यांचा हि. ०३/०२/२०२२ रोजी आयोजित कुल वेळी कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे.	
९६.		IBAC नेक कामकाजाबाबत चर्चा करणे.	
९६.		IBAC शेड्यूलिंग वेळ - २०२०-२१ मंडळी व शा. सभेवर लागू होणाऱ्या कामकाजा अंतिम टप्प्यात अर्क्या २९ डिसेंबर - २०२२ रोजी विलंबित तयारीचे डॉ. व्ही. एम. विडेकर व प्राचार्य डॉ. व्ही. देशपांडे यांचे महामिनास्य अंतर्गत सभेवर सादर करणे बाबत त्याच मंडळी देण्यात आली.	

सभेच्या कामकाजाच्या वृत्तांताचे पुस्तक

बुक

सुचना -  
सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे वसुलेप्रमाणे व  
जवरीलनामे स्वतंत्र कागदावर लिहून ही या कामकाजास जोडायित.

१) सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सहा

अ.नं.	नांव	पारी	अ.नं.	नांव	सही
१			१२		
२			१३		
३			१४		
४			१५		
५			१६		
६			१७		
७			१८		
८			१९		
९			२०		
१०			२१		
११			२२		

विषय नं.	दस्ताव नं.	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेसह ठरावाची अंमलपत्रावणी
११.		गैक चौथे सप्लस रि-अंकीटेशन कोरसही गळीसालन रंग-रंगोरी, इलेक्ट्रिक फीरिंग व इतर खर्च कोरसालन रंगी कोर.	
११.		महाविद्यालयासि ठक चौथे रि-अंकीटेशन कोरसही महाविद्यालयाचे रंग-रंगोरी, इलेक्ट्रिक फीरिंग, पीजी विद्यालयाची प्रोग्रामासही शाहिल, प्रोग्राम - १० लागा, मराठी फीरिंग, सांस्कृतिक, ठेव दुकाना, डायनमिक, वेबसाईट, विद्यालयाच्यासाठी रंगोरी सविद्या, करिअर कळ-द्वैतिका वेल्लेमेंट व ई-कन्टेन्ट कळवपमेंट आणि इतर ३०००० करुण देणे ठरावचे आहे. पाठ्यात आनखकु आलेले कन्टेन्ट व महाविद्यालयाचे शिजलक असेलती रजम सांखेस सादर केलु शिजलक मंडळान्चा मंजुरीने जादली घुतीने कळ्यात रेडले असे ठरले.	
१२.		महाविद्यालयात सी.सी.टी.सी. व्ही. व्ही. कॅमेरे कळको व कुमेरा वेवरी कोणे घातत करी कोणे.	
१२.		महाविद्यालयात सी.सी.टी.सी. व्ही. व्ही. कॅमेरे सभेपुढे घाली कोणे. लदलेन कुमेरा कळकोस असे असेलतीने नजिल इतरकोट सेस १२ कुमेरा कोणे आकळको आहे. इजिनिअरिंग कॅम्पेस मजुरीने सी.एन.सी. जादलप सौच्या मळदेशाननुसार विविध कळकोचे वेवरेलन कळको शिजलक मंडळान्चा मंजुरीने कुमेरा खर्चा कळकोस	

- १) सभेचा प्रकार : \_\_\_\_\_ २) सभेची तारीख : / / २०१
- ३) सभेचा क्रमांक : \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ : \_\_\_\_\_
- ५) सभेचे ठिकाण : \_\_\_\_\_
- ६) सभेस कोणी सन्माननीय गृहस्थ-जगर अधिकारी हजर असल्यास त्यांची (हस्तासह) नावे : \_\_\_\_\_

सभेचे अध्यक्ष - मान्यवर \_\_\_\_\_

विषय नं.	ठराव नं.	सभेपूर्वी विचाराकरिता आलेले विषय आणि ठराव	शेरे व तारखेचा ठरावाची अंमलबजावणी
		संजुषी व्ह्यात त्रिडल जाले व्हिले. राहिले कमळ दोन महिन्यात पूर्ण करवात घेणे	
१३.		मा. अध्यक्ष लो यांच्या पत्रव्यवस्थे आय.सोवडी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे.	
१३.		प्राथम्यांशी सशोधकात्मिक नोंदवत / इतर नोंदवत पत्र प्रसार करणे. सशोधकात्मिक नोंद करणे करणे व विद्यार्थ्यांना सशोधकात्मिक याला ह्या वेळी व्याख्या करणे घेवता याका उन्हे मा.प्रसारकिये अधिकारी गोमी खुर्ची केले जाई. इतर नोंद कामकाजाचा आदला पुढील दोन महिन्यात देवता येवता असे ठरले.	



प्रार्थार्व,  
सभेचे अध्यक्ष, सभेचे अध्यक्ष, सभेचे अध्यक्ष  
बायानगा, जि. कोल्हापूर.

इतिवृत्त : ग्रंथालय

2015-2016



ग्रंथालय समितीची पहिली बैठक :-

दि. :- 20-05-2015

ग्रंथालयात सर्व कामकाज संबंधी सर्व साधारण चर्चा / विचार विनिमय करणेसाठी सोमवार दि. 20-05-2015 रोजी टिंकू 99-30 वाजता मिहिंवा हॉल मध्ये प्र. मा. प्राचार्य मंडळा अधवेशने खाती बैठक झाली त्या बैठकीस स्वागतोत्तर सदस्य हजर होते.

- 1) मा. प्राचार्य डॉ. सौ. एस. वी. महापुरे
- 2) प्रा. डॉ. पी. एस. चिकुडेकर
- 3) प्रा. डॉ. एम. जी. शिंदे
- 4) प्रा. एस. एम. आरडे
- 5) प्रा. डॉ. डी. एन. मोसले
- 6) प्रा. सी. आर. जाधव
- 7) प्रा. आर. वी. वसनाईक
- 8) प्रा. पी. एस. पाटील
- 9) प्रा. एस. के. अतिवकर
- 10) प्रा. एन. आर. कळते
- 11) प्रा. भु. आर. पाटील
- 12) प्रा. व्ही. आर. निवरगी
- 13) श्री. व्ही. जी. लाडगांवकर.

सन 2015-2016 चा शैक्षणिक वर्षामधील "ग्रंथालय" समितीच्या पहिल्या बैठकीत स्वागतोत्तर खाती सर्व साधारण चर्चा होऊन स्वागतोत्तर प्रसंगी निर्णय देण्यात आले.

- 1) सन. 2015-2016 चा शैक्षणिक वर्षाचा विषयवार अंदाजपत्रक पाहून आठर सर्व साधारण चर्चा होऊन अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
- 2) सन. 2015-2016 चा शैक्षणिक वर्षामधील पुस्तके स्वरेदीसाठी मा. मेहता बुक सेलर्स कोल्हापूर मॉर्निंग कोरेशन सर्वांगुलने मंजूर करण्यात आले.
- 3) नवन अध्यासकानुसार बदलाव्या विषयांची श्रमिक पुस्तके निषमानुसार स्वरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.





इतिवृत्त : ग्रंथालय

2015 - 2016



- : ग्रंथालय समितीची दुसरी बैठक




दि. 03-08-2015

ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यां सर्वां साधारण विचार विमर्श करतानाचही मा. प्राचार्य डॉ. सौ. एस. व्ही. शंकर मोहनराव यांच्या अध्यक्षतेखाली सन 2015-2016 मधील दुसरी बैठक दि. 03-08-2015 रोजी दिवस 9:30 वाजता मिहिंम हॉल मध्ये मा. प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीत खालील सदस्य उपजर होत

- १) मा. प्राचार्य डॉ. सौ. एस. व्ही. शंकर
- २) प्रा. डॉ. पी. एस. चिन्मयकर
- ३) प्रा. डॉ. एम्. जी. विरे
- ४) प्रा. एस. एम. आरडे.
- ५) प्रा. डॉ. डी. एन. गोसले.
- ६) प्रा. सी. आर. जाधव
- ७) प्रा. आर. व्ही. लखनारकर
- ८) प्रा. पी. एस. पयेल
- ९) प्रा. एस. के. अलिस्कर
- १०) प्रा. एन. आर. कर्करे
- ११) प्रा. यु. आर. पथक
- १२) प्रा. डी. आर. निवर्णे
- १३) श्री. व्ही. जी. लक्ष्मीनकर.

सन 2015-2016 या शैक्षणिक वर्षामधील ग्रंथालय समितीच्या दुसऱ्या बैठकीत झालेले कार्ये सर्वसाधारण चर्चा होऊन झालेले प्रमाणे निम्न खेळात आले .

- १) मार्गीत इतिवृत्त वाचून कायम करणेत आले .
- २) मार्गीत खेळातील निर्णयान्नी अमलबजावणीना विना विमर्श करून कायम करणेत आले .
- ३) विद्यार्थ्यां स्तराच्या लक्षणीत पाहून कायम करणेत आले
- ४) नवीन निमतजगतीके खरेदी करणेत सर्वां मोदीस काढण्याचे बरेले तरी नोंदिस काढण्यात आली
- ५) एम्. ए. एम एस्सी. सी. व्ही. सी. कोर्स पुस्तके भागवायाच्या लगेदनी मादी करणेत उरले



2015 - 2016

शैक्षणिक समितीची तिसरी बैठक :-

दि. १४-०३-२०१६

शैक्षणिकशाखेत सर्व कामनाम संबंधी विचार विनिमय करेल्याची मुदतवार दि. १४-०३-२०१६ रोजी ठीक ११:३० वाजता सा. प्राचार्य डॉ. सौ. एस. जी. इरापुरे यांच्या अध्यक्षतेखाली २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षातील तिसरी बैठक मिडिंग हॉलमध्ये घेण्यात आली या बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते

- १) सा. प्राचार्य डॉ. सौ. एस. जी. इरापुरे
- २) प्रा. डॉ. पी. एस. चिकुंदकर
- ३) प्रा. डॉ. एम. जी. शिंदे
- ४) प्रा. एस. एम. आरडे
- ५) प्रा. डॉ. डी. एन. भोसले
- ६) प्रा. सी. आर. नायक
- ७) प्रा. डॉ. वी. वसनाईक
- ८) प्रा. पी. एस. पारेल
- ९) प्रा. एस. के. आरकर
- १०) प्रा. एम. आर. कंबळेकर
- ११) प्रा. यु. आर. पारेल
- १२) प्रा. व्ही. आर. किवरगी
- १३) श्री. व्ही. जे. लोडगावकर

सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षामधील शैक्षणिक समितीचे तिस-या बैठकीत खालील विषयावर संवसाधारण चर्चा होऊन खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले

- १) मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले
- २) एम. ए. - मराठी, इतिहास, अर्थशास्त्र या विषयांची प्रत्येक रु. ५००००-ची पुस्तके खरेदी करणेची शिफारस करण्यात आली
- ३) एस. एस्सी - भाषा, रसायनशास्त्र या विषयांची रु. १०,००० (भाषा) व रु. २०,००० (रसायनशास्त्र) या वेगळे नुसार पुस्तके खरेदी करण्यात आली
- ४) ए. ए. ए. या नऊ विषयांची प्रत्येक रु. ५००००-प्रमाणे एकूण रु. ४५०,०००-ची पुस्तके खरेदी करण्यात आली

वरिल विषयावर सर्व सव्धारण चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.

# इतिवृत्त ग्रंथालय

2019-2020



ग्रंथालय समितीची पहिली बैठक :-

दि. 05-08-2019

ग्रंथालयातील विषयवार चर्चा करणेसाठी प्रा. प्राचार्यांच्या (अध्यक्षतेखाली सन 2019-2020 मधील पहिली बैठक दि. 5-8-2019 रोजी ठीक 11:30 वाजता मिडिंग हॉलमध्ये घेण्यात आली त्या बैठकीस खालील सदस्य हजर होते.

- 1) प्रा. प्राचार्य डॉ. सो. एस. बी. महापुरे
- 2) प्रा. डॉ. पी. एच. निकुंजकर
- 3) प्रा. डॉ. एम. जी. शिंदे
- 4) प्रा. एस. एम. आर्से
- 5) प्रा. डॉ. एन. भोसले
- 6) प्रा. डॉ. सी. अणु जोशवा
- 7) प्रा. डॉ. वी. वसुधार्दन
- 8) प्रा. पी. एस. पाटील
- 9) प्रा. एस. के. आतलकर
- 10) प्रा. एच. आर. कर्वे
- 11) प्रा. कु. अणु पाटील
- 12) प्रा. वी. आर. दिवंगी.

ग्रंथालय समितीची स्वसंसाधारण चर्चा होऊन खालील विषयावर निर्णय घेण्यात आले.

- 1) सन 2019-2020 चा शैक्षणिक वर्षाचे (उद्दिष्टपत्रक, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि पी. जी. या विभागाच्या विद्यार्थी संख्येनुसार करणेचे ठरले व त्यानुसार कटन त्याची मान्यता घेण्यात आली.
- 2) सन 2019-2020 चा शैक्षणिक वर्षातील पुस्तके खरेदीसाठी प्रा. मेहता कुठे मेलर्स कोल्हापूर यांचे कोटेशन सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
- 3) नविन बदललेल्या (अभ्यासक्रमांनुसार) विषयांची क्रमिक पुस्तके नियमानुसार खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
- 4) सी. ओ. सी. कोर्स पुस्तके या वर्षी खरेदी करत नये असे ठरले.
- 5) सर्व प्राध्यापकांनी परस्पर पुस्तके खरेदी करत नये. प्रत्येक प्राध्यापकाची


उत्सुक्याच मा. प्राचार्य यांच्या पूर्व परवानगी घेऊनच स्वरेदी करावीत अन्यथा स्वरेदी करत नये.


६) शु. नौ. सी (अनुदान मंजूर नसल्याने ते मंजूर झाल्यावरच त्या विषयावर निर्णय घेण्यात यावे.


७) एम. ए. आणि एम. एस्सी नियमानुसार स्वरेदी करावीत व -  
विभागीय कमीतीच्या लेकी या अर्जाशि मांड्याशी चर्चा करताना  
जादा रकमेची (नियमानुसार) त्या. त्या - विषयाची पुसोके  
स्वरेदी करावीत.

८) श्रंभालभाकडे एक कर्मचारी देण्याचे ठरले पण गेले दोन वर्षांपासून  
आज पर्यंत श्रंभालच परिचर मिळालेला नाही. देण्याचे मंजूर होते

वरिल सर्व विषयावर सर्व साधारण चर्चा करताना  
सर्वानुमते निर्णय घेण्यात यावे.

  
प्रिन्सिपल,  
पदाधिकाऱ्यांच्या निवास महाविद्यालय,  
बारणावगर, जि. सोलापूर,  
(महाराष्ट्र) ४१६ ११३.

  
श्री. स. प्रमुख

  
प्राचार्य

# इतिवृत्त ग्रंथालय

2020 - 2021



ग्रंथालय समितीची पहिली बैठक :-

दि: १२ - ०२ - २०२१

ग्रंथालयातील लिप्यंतर - चर्चा कमेटीसाठी मा. प्राचार्यश्री अरुणदेवसेनाजी सन. २०२०-२०२१ मधील पहिली बैठक दिनांक १२-०२-२० कोराजी टोक ११-७० वांगणा मिडिंग रोड मध्ये घेण्यात आली त्या बैठकीस स्वाक्षरीक सदस्य हजर होते.

- १) मा. प्राचार्य प्रा. डॉ. फी. एल. चिक्लेकर
- २) प्रा. डॉ. एम. जी. शिंदे
- ३) प्रा. ऐ. आर. भूषनार
- ४) प्रा. आर. व्ही. लखनार्डेक
- ५) प्रा. एस. के. अतिरकर
- ६) प्रा. एन. आर. कर्वे
- ७) प्रा. अं. आर. पाणेक
- ८) प्रा. व्ही. आर. निरगो
- ९) प्रा. एस. एम. घाबरडेक
- १०) श्री. व्ही. जे. काडगांवकर


ग्रंथालय समितीची सर्वसाधारण चर्चा बैठक रचकित्त प्रमाणे निर्धारित घेण्यात आले.

सन २०२०-२०२१ कोविड - कोरोना धिरीमड असताना मंडळाकडे पुस्तक खरेदीसाठी लोभसम रक्कम मागणी करताना पुस्तके खरेदी करणेचे ठरले.

समितीच्या बैठकीमध्ये ठरल्या प्रमाणे २५,०००/- रुपये पुस्तके खरेदीसाठी व ३३,४५०/- रुपये निवृत्त कालीका व ग्रंथालय स्वापटवेकस वर्गणी मागणी करणेचे ठरले त्या प्रमाणे मंडळाकडे मागणी पत्र पाठवून रक्कम मंजूर करताना बैठक करित प्रमाणे सर्व पुस्तके खरेदी व निवृत्तकालीकेची वर्गणी पाठविण्यात आली व सर्व काम पूर्ण केले. या लिप्यंतर सर्वानुमती चर्चा करताना निर्धारित घेण्यात आले.

  
संयोजक,

  
श्री. ल. पुंभुवन,

  
प्राचार्य

# इतिवृत्त ग्रंथालय विभाग



2021 - 2022

ग्रंथालय समितीची पहिली बैठक :-

दि. - 09-12-2021

ग्रंथालय विभागातील सर्व विभागावर कार्यवाही करणेसाठी मा. प्रान्तीय अखंडीतेखाली सन. 2021-2022 मधील पहिली बैठक दि. 09-12-2021 रोजी सकाळी 11:30 वाजता मिडिंग रूम मध्ये घेण्यात आली या बैठकीस खालील सदस्य हजर होते

- 1) मा. प्राचार्य. प्रा. डॉ. पी. एस. निकुडकर
- 2) प्रा. एम. जी शिंदे
- 3) प्रा. ऐ. आर. भुसनाई
- 4) प्रा. आर. बी. वसनाई
- 5) प्रा. एस. के. अमिरकर
- 6) प्रा. एम. आर. कावले
- 7) प्रा. यु. आर. धर्ते
- 8) मा. डी. आर. निवर्तमान
- 9) प्रा. एस. एम. दात्रतडे
- 10) सी. बी. जे. लाडगांवकर

ग्रंथालय समितीची सर्वसाधारण कार्ये होऊन खालील विषयवर निर्णय घेण्यात आले.

- 1) सन. 2021-2022 या शैक्षणिक वर्षाचे अंदाजपत्रक विभागावरून म्हणजे आर.एस. कोमर, सायबल व पी.जी. या विषयांवर निर्णय घेण्याबाबत करणे व त्यानुसार कामे घ्यावी साधना घेण्यात आली.
- 2) सन. 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पुस्तके खरेदीसाठी प्र.मे.ला कुंकु सेलम कोल्हापूर यांचे नोंदवून सर्वजुमने मंजूर करणे व आले.
- 3) नवीन अध्यासकानुसार विषयावर पुस्तके खरेदी करणे व उरले.
- 4) सी. को. सी. कोर्स साठी पुस्तके खरेदी करणे व उरिल्याचे उरविण्यात आले.
- 5) सर्व प्राध्यापकांनी परसदा पुस्तके खरेदी करून घ्यावे व सर्वानुमते उरविण्यात आले.

[ P T O ]

6) IEE, NEET, CET व इतर मार्ग परिक्षेची पुस्तके  
खरेदी करणेसाठी मा. प्रशासकीय अधिकारी मंडळ यांचे  
सौभाग्य प्रार्थने ही पुस्तके व खरेदी करणाने आली

करिल सर्व विभागावर सर्व साधना चर्चा होऊन  
सर्वानुभवे निर्धार देण्यात आले



सहायक संचालक  
पारंपारिक शाळा व महाविद्यालये  
पारंपारिक, वि. कोडगुर,  
(महाराष्ट्र) 416 113.



श्री. स. प्रमुख



प्रधानाध्यक्ष

# इतिवृत्त ग्रंथालय विभाग



2022-2023

६ ग्रंथालय समितीची पहिली बैठक ६  
दिनांक :- 21-10-2022

ग्रंथालय विभागातील सर्व विषयावर  
चर्चा करणेसाठी मा. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली  
सन 2022-2023 मधील पहिली बैठक दिनांक  
21-10-2022 रोजी ठिकाण 97.30 टाउनशिप मिशन  
हॉल मध्ये संपन्न झाली. या बैठकीस खालील  
सदस्य उपस्थित होते.

- १) मा. प्राचार्य प्रो. डॉ. पी. एन. चिक्डेकर
- २) प्रा. डॉ. ए. आर. भुसने
- ३) डॉ. एस. बी. जाधव
- ४) प्रा. एन. एम. आर्डे
- ५) प्रा. आर. टी. व्यसनाईक
- ६) प्रा. एन. आर. कळगे
- ७) प्रा. एस. डे. अतिरकर
- ८) प्रा. यु. आर. पाटील
- ९) प्रा. डॉ. ए. शेवत
- १०) श्री. वी. जे. लांडगावकर

ग्रंथालय समितीची सर्वसाधारण चर्चा  
होऊन खालील विषयावर निर्णय घेण्यात आला.

१) सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे अंदाजपत्रक कला, विज्ञान, वाणिज्य व पदव्युत्तर या विभागातील विषयांनुसार विद्यार्थी संख्येनुसार अंदाजपत्रक करणेचे ठरले त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून त्याची मान्यता घेण्यात आली.

२) सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षातील पुस्तके शेरदीसाठी मा. मेडता क्लब सेलर्स, कान्हापूर यांचे कोरेशन सर्वोत्तमते मंजूर करून घेतले.

३) नविन अशुभालकुमानवार विषयवार पुस्तके शेरदी करणेचे ठरले.

४) सी. ओ. सी. कोर्य सागी पुस्तके शेरदी करणेचे ठरले.



- 4) Amazon व Flipkart मार्फत Online पुस्तक खरेदी करणेचे ठरले.
- 5) JEE, NEET, CET व इतर स्पर्धा परीक्षांची पुस्तके 20,000 रु पात खरेदी करणेचे ठरले.
- 6) पाठ्याचा क्लर खरेदी करणेचे ठरले.
- 7) नॉर्मन वुड संगणक इतर खरेदी करणेचे ठरले.
- 8) बतख व हनुव, पॅन दुकस्ती कुलम घेणेचे ठरले.
- 90) कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय फी 500 रुपये घेणेचे ठरले.
- 91) कॉलेज व पदव्युत्तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय फी 950 रुपये घेणेचे ठरले.
- 92) सर्व प्राध्यापकांनी परस्पर पुस्तके खरेदी करणेचे ठरले व कुरावघाचीच असतना मा. प्राचार्य व ग्रंथपाल यांनी पूर्व परवानगी घेऊन पुस्तके खरेदी कराव्यात असे ठरले.
- 93) ग्रंथालयाकडे ग्रंथालय लिपीक पद मंजूर असून ग्रंथालयाकडील पुस्तकांची देवण घेवणे करण्यासाठी लिपीक देणारे ठरले.
- 94) ग्रंथालय परिचर एक ग्रंथालयाकडे देण्याचे ठरले वरिष्ठ सर्व विषयावर एक साधारण समीक्षण सर्वोत्तमते निर्णय घेण्यात आले.



ग्रंथालय  
महाराष्ट्र शासनाच्या वारणा महाविद्यालय  
वारणा नगर, जि. सोलापूर.  
(पहिल्या) 416 113.



ग्रं. स. प्रमुख



प्राचार्य

SENIOR COLLEGE

Contingency Bill No.

12

Vouchers

01

to

04

Date :-

(9-902023/24)

Amount Rs.	Pk.	Particulars	V. N.	Particulars	Amount Rs.	Pk.
		BOOKS		1) Easy & Useful IT Solutions 22 Ashwini Chs, Station Road Kolhapur. Tel. 4111-20		
4762	00	PERIODICALS		Arre -	7250	00
1482				2) INFLIBNET-NLIST		
		STATIONERY		Infocity, Gandhinagar, Gujarat. Sub. 1988000		
		MISCELLANEOUS		M.O. Price -	5910	00
				M.O. Comm -	6900	
		M. O. / BANK CO.		3) Marathi Anandhasastha		
				Parishad		
		TRANSPORT		मराठी अर्थशास्त्र परिषद		
				बीजानगर नगर, पिंपळगाव		
		POSTAGE		15 अर्थशास्त्र - 44500		
				M.O. Price -	1000	00
				M.O. Comm -	6	00
			4)	रत्ना गौरव		
				वारणा		
				अज्ञेय रत्नास		50 = 00
4762	00	Total Expenditure		Total Expenditure	4762	00
		Vouchers of the above		Balance Returned	1482	00
		Bills are attached herewith		Total Rs.:		

Advance Rs.

*[Signature]*  
Librarian

*[Signature]*  
Principal

Library Clerk

# EASY AND USEFUL IT SOLUTIONS RECEIPT

No.: 2019-20/054

Date: 04/02/2020

Received with thanks from Y.C.Warana Mahavidyalaya

the sum of Rupees Seven Thousand Two Hundred Fifty only

by Cheque/Cash/Draft/RTGS/NEFT no.- dtd-

towards part / full/ advance payment on a/c of Vidyasagar LMS Annual Charges Against

invoice no. 2019-20/054 dated 07/12/2019

Rs. 7250



# EASY AND USEFUL IT SOLUTIONS RECEIPT

No.: 2019-20/054Date: 04/02/2020

Received with thanks from Y.C. Warana Mahavidyalaya  
the sum of Rupees Seven Thousand Two Hundred Fifty only  
by Cheque/Cash/Draft/RTGS/NEFT no.:- dtd:-  
towards part / full/ advance payment on a/c of Vidyaagar LMS Annual Charges Against  
invoice no. 2019-20/054 dated 07/12/2019

Rs. 7250

2019 - 2020



Authorized Signatory

# INVOICE

Add. 82, Ashwini CHS, Station Road, Kolhapur

Easy And Useful IT Solutions

Invoice No

51

Dated

7-Dec-2019

Mode/Terms of Payment

Supplier's Ref.

2019-20/054

Other Reference(s)

Buyer's Order No.

Dated

Buyer

YC Warana Mahavidyalaya, W.Nagar

Particulars	Amount
Vidyasagar Support	7,250.00

Total ₹ 7,250.00

Amount Chargeable (in words)

INR Seven Thousand Two Hundred Fifty Only

₹ 7,250

Period:

From 24/1/2019 to 23/1/2020

Company's Bank Details

Bank Name : Union Bank

Ac No. : 376801018040626

Branch & IFSC Code : Station Road, Kolhapur & 4214037003  
for Easy And Useful IT Solutions

Customer's Seal and Signature

SUBJECT TO KOLHAPUR JURISDICTION

This is computer generated invoice. No sign reqd.



2019 - 2020



# Information and Library Network Centre

(An Autonomous Inter-University Centre of UJ)

सूचना एवं पुस्तकालय नेटवर्क के

विश्वविद्यालय प्रणाली संघीय पाठ्यक्रम एवं विश्वविद्यालय के

## National Library and Information services Infrastructure of Scholarly Content (N-LIST) Disclaimers

Name and Address of Subscriber

Shri. G. S. ...  
V.K. ...  
...

Date : 2020-03-11 12:40:04(Website)  
Ref No : INFIN-LIST/2020/5052

Maharashtra | GST State Code :- 27 | GST | PAN :- ...  
GSTIN : Not Available

Sl. No.	Membership Fee	Period of Membership	Amount in Ru
1.	Annual Membership Fee	April 2020 to March 2021	5000.00
		GST@0.00%	000.00
		GST@0.00%	000.00
		GST@0.00%	000.00
		Total	5000.00

Five Thousand, Nine Hundred point Zero Zero Only.  
TDS is not applicable on membership fee.

GSTIN: 24AAATM480J1Z5

You are requested to kindly send your order along with the annual membership fee.

- Mode of Payment: Annual Membership fee shall be paid through  
(a) Demand Draft in favour of INFLIBNET-NLIST Account payable to Gandhinagar or  
(b) RTGS/NEFT bank transfer to INFLIBNET-NLIST Account of the particulars given below  
Beneficiary Name: INFLIBNET - NLIST Account  
Bank Name: State Bank of India  
Branch: Infosys, Gandhinagar  
Bank Address: Unit QWGP/2, Ground Floor, Infosys, Gandhinagar, Gurgaon  
Bank Account No: 31104582931  
IFSC Code: SBIN0012790  
MICR Code: 330002151

- Important Note:
- Receipt of RTGS/NEFT payment, kindly send the payment details viz UTR No., date of payment to INFLIBNET Centre through email at [info@inlibnet.ac.in](mailto:info@inlibnet.ac.in) or letter to INFLIBNET Centre Gandhinagar
  - Membership Fee once paid is not refundable.
- Payment should be made within 15 days of receipt of quotation.

Sincerely Yours

*[Signature]*

Ashok Kumar Singh  
Secretary - I

SERIGNOLIDGE

**SHREE VARJAYA SHAKARI BANK LTD.**

BRANCH: EXT

APPLICANT: Poojash, P. Sahasrabudhe  
M. N. P. Sahasrabudhe

Cd/DD/P.O./M.T. On  
Favouring INFLIBNET-NLIST

Amount Rs. 55000.00  
Commission Rs. 000.00  
Total Rs. 55000.00

(Rs. in Words) पचास हजार रुपये मात्र  
वै. नमस्तै

Cashier

Acct. Manager

5 INFLIBNET  
37, Chandigarh, INDIA



2019-2020

**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar.**  
**INFLIBNET FACILITY (Student) Academic Year 2019-20**

Sr. No.	Name of the Student	Department	Mobile No.	E-mail ID
<b>Science Stream</b>				
1	Sutar Komal Rajendra	Physics	8766896463	komalsutar120@gmail.com
2	Patil Sahyadri Rangrao	Physics	9834967433	sahyadripatil1093@gmail.com
3	Patil Chinmayee Harman	Physics	7264066945	chinmayepatil@gmail.com
4	Gavali Monali Sarjendra	Physics	8668269846	monali.gavali9015@gmail.com
5	Khot Divya Babasaheb	Chemistry	7743934949	divyakhoti999@gmail.com
6	Sawant Abhishek Bhurao	Chemistry	7020149835	abhisheksawant8703@gmail.com
7	Shinde Pratiksha Bajrang	Chemistry	8262930830	shindepratiksha774@gmail.com
8	Patil Pratiksha Prakash	Maths.	7083063945	shivani2661999@gmail.com
9	Gaikwad Monali Subhash	Maths.	7757811600	monaligaikwad234@gmail.com
10	Jadhav Pooja Sarjendra	Maths.	8669490581	jadhavpooja332@gmail.com
11	Mothe Prati Chandrakant	Botany	9890694337	pratinethica@gmail.com
12	Kanamuse Shubhangi Chandrakant	Botany	9766994539	shubhangikanamuse2040@gmail.com
13	Kalatre Amruta Shivaji	Botany	9172498371	amruta41910kg@gmail.com
14	Dolphode Snehal Subhash	Botany	7028448022	dolphodes8799@gmail.com
15	Pewar Lenna Babasaheb	Zoology	8669755001	lennapewar7500@gmail.com
16	Patil Mayuri Lahu	Zoology	8741045798	mayuri921@gmail.com
17	Patil Dipali Vitthal	Zoology	8956157943	
18	Pewar Nikha Gunas	Biochemistry	7262932394	nishupewar2612@gmail.com
19	Mohite Snehal Sharad	Biochemistry	8439198864	snehalmohtic5555@gmail.com
20	Bandiwadkar Pooja Rajendra	Biochemistry	9588430310	poojabandiwadkar95@gmail.com
<b>Arts Stream</b>				
18	Patil Tejasvi Sanjay	Marathi	8459113200	teja7100@gmail.com
19	Chavan Kajal Bajirao	Marathi	9903235016	chavanikajal@gmail.com
20	Patil Prajakta Shivaji	Marathi	8329463200	prajakta3199@gmail.com
21	Adisore Pranali Mahesh	Hindi	9607248413	
22	Jadhav Ashwini Maruti	Hindi	9112442050	
23	Kale Darshana Vasant	Hindi	8678692332	
24	Kamble Apurashob Bajirao	English	7743938904	
25	Mare Priti Sunil	English	8600926441	
26	Patil Aditya Chandrakant	English	9763978977	
27	Mohite Yogita Bhanu	Economics	7719835900	yogitahohites@gmail.com
28	Bhosale Shilpa Babasa	Economics	9657702487	shilpabhosale42179@gmail.com
29	Gayakwad Rahul Vilas	Economics	7249822701	rahulgayakwad10199@gmail.com
30	Gaud Anjali Kiran	History	8454008667	anjali.gaud1907@gmail.com
31	Mohite Sanjivani Rajaram	History	7768993956	sanjivani.mohite2399@gmail.com
32	Chougale Ruchita Ramchandra	History	7721032414	ruchitac21799@gmail.com
33	Khan Afrin Raju	Geography	7420968671	afrinkhan2306@gmail.com
34	Sajlokhe Komal Rajaram	Geography	8600707524	komalsajlokhe2299@gmail.com
35	Mare Pranali Shivaji	Geography	8067121402	pranali.mare1406@gmail.com
36	Ghoshade Shivani Arun	Sociology	7507671753	shivani.ghoshade2015@gmail.com
37	Ghodake Urmita Rohidas	Sociology	9881789704	urmita.ghodake7520@gmail.com
38	Kamble Karuna Prakash	Sociology	7083675512	
<b>Commerce Stream</b>				
39	Mane Soumi Ujjan	Commerce	9730593673	soumimanane102000@gmail.com
40	Patil Shweta Devaso	Commerce	8483801781	shweta51099@gmail.com
41	Khanikar Amruta Babasa	Commerce	9420135442	amruta30809@gmail.com

**Dr. D.N. Bhosle**



**Dr. Mrs. S.B. Shahapure**  
**Principal**

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar Dist. Solapur

# Y. C. Warana Mahavidyalaya Library, Warananagar, Dist. Kolhapur

Contingency Bill No.

06

Vouchers

01

to

02

SENIOR COLLEGE

Date :- 13-03-2021

(B-14/0000000000-001)

Amount Rs.	Ps.	Particulars	V. N.	Particulars	Amount Rs.	Ps.
-	-	BOOKS		1) Economic & Political Weekly		
11412	00	PERIODICALS		300-321 A-Z Industrial Estate. K.K. Marg Lower. Patel Mumbai		
-	-	STATIONERY		Price - 5500=00 Comm - 057.50		
-	-	MISCELLANEOUS		Date: 10/02/2021		
-	-	M. O. / BANK CC.		2) <u>N. LIST</u>		
-	-	TRANSPORT		Inflibnet centre		
-	-	POSTAGE		Infocity Kondhingar		
				Price - 5900=00 Comm - 5.90		
				Date: 24/02/2021		
11412	00	Total Expenditure		Total Expenditure	11412	00
Vouchers of the above Bills are attached herewith				Balance Returned	-	-
				Total Rs.:	11412	00

Advance Rs.

  
 Librarian

  
 Principal

  
 Library Clerk



Debit NEFT ADVICE

Print Date : 25/02/2021

Account No. : 3970080800001931

To. GHOLAP PRABASH RAMACHANDRA  
AT PO NEW PARGAON PARGAON  
Contact No: 9272388587

Dear Sir,

Your Account is Debited by Rs. : 5900 On 24/02/2021. To Beneficiary INFLIBNET  
NLIST Account No. : 31184082931 By TRN/UTR no. NO58211416603702 through NEFT

Sender IFSC Code : SBIN0012700

Status : Outward/Debit - Confirmed

In Words: Five Thousand Nine Hundred Rupees Only.

CLERK / OFFICER / MANAGER

SENIOR COLLEGE



SHREE WARANA SAHAKARI BANK LTD.

BRANCH: Ext - GOWNT

APPLICANT: Prakash Ramchandra  
(Gholap (Y. C. N. M. Warananagar))

CH/DD/P.D./M.T. On

Favouring INFLIBNET-NLIST

Amount Rs. 5900 = 00

Commission Rs. 5 = 90

Total Rs. 5905 = 90

Rs. (In Words) Five thousand nine  
hundred five rupees ninety paise

Cashier

Acct/Manager



2020 - 2021

**N-LIST Payment Details Submission - Y C Warang Mahavidyalaya (Ref No. INF/N-LIS  
T/2020/5052)**

18 Jul 21 17:56



N-LIST Payment - payments@ytmn.ac.in  
Tel: 021 Mrs. S.B. Baburao - ycwarrant@yshop.co.in

To  
Principal  
Y C Warang Mahavidyalaya  
Kolhapure - Maharashtra  
Respected Sir / Madam

Thank you for submitting payment details towards annual membership fee of N-LIST Programme for the period 01/04/2020 to 31/03/2021. The submitted payment

details are mentioned below

- N-LIST College ID: 5052
- College Name: Y C Warang Mahavidyalaya
- Payment Mode: NEFT
- Dytr / UTR No: 607320109100130
- Bank Name: STATE BANK OF INDIA
- Bank BS Code: 50000012100
- Payment Date: 2020-07-17
- Amount Paid: 5000

The payment details will be verified and intimated to you shortly.

For any queries regarding N-LIST Payment, please contact us at payments@ytmn.ac.in.

With regards,

N-LIST Team

YTMN (ET) Centre

(An IIC of UGC)

Infocub, Opp. DM-BCI

Kerthnagar - 422007, Gujarat

Phone: 079-22268243/44

Email: college@ytmn.ac.in (process related); payments@ytmn.ac.in (payment related)

Liberman

18/7/2020

Contingency Bill No.

09

Vouchers

01

to

02

SENIOR COLLEGE

Date: 12/03/2021

(S-WM2020267-241)

Amount Rs.	Ps.	Particulars	V.N.	Particulars	Amount Rs.	Ps.
-	-	BOOKS		1) <u>Easy and Useful IT Solutions</u>		
7706	00	PERIODICALS		Library Management Software VIDYASACHAR Vishwanji Desai (Easy and Useful) CBS Kolhapur Stationery		
-	-	STATIONERY		PS -	750	-
-	-	MISCELLANEOUS		Date:-		
-	-	M. O. / BANK CO.		2) <u>पत्रेदार</u>		
-	-	TRANSPORT		मराठी साहित्य प्रिण्टर		
-	-	POSTAGE		तेमिडिय रीपय सेलिंग		
				सालार डेटाबेस योन्सु		
				फॉन्टा	200	
				ऑफिसर	06	
				डिजिटल 901-312-29		
7706	00	Total Expenditure		Total Expenditure	7706	00
Vouchers of the above				Balance Returned	-	-
Bills are attached herewith				Total Rs.:	7706	00

Advance Rs.

  
13-3-21  
Librarian

  
Principal

  
Library Clerk

# EASY AND USEFUL IT SOLUTIONS

## RECEIPT

No. 2020-21/038

Date: 31/01/2021

Received with thanks from Y. C. Govana Mahavidyalyaya, Choranangy

the sum of Rspees Seven Thousand Five hundred only

by Cheque no. cash dtd. —

towards part/full advance payment on a/c of Vidyasagar LMS AMC renewal

Against invoice no. 2020-21/038 dated 04/12/2020

Rs. 7500/-



Authorized Signatory



2020-21

**INVOICE**

Addr. 32, Ashwani CHS. Station Road, Kolhapur

Easy And Useful IT Solutions

Invoice No.  
38

Dated  
4-Dec-2020  
Mode/Terms of Payment

Suppliers Ref.  
2020-21/033

Other Reference(s)

Buyer  
YC Warana Mahavidyalaya, W. Nagar

Buyer's Order No.

Dated

Particulars	Amount
Vidyaagar Support	7,500.00

Total ₹ 7,500.00  
E. & OE

Amount Chargeable (in words)  
INR Seven Thousand Five Hundred Only


Remarks:  
From 20/01/2021 to 19/01/2022

Company's Bank Details  
Bank Name : Union Bank  
A/c No : 375601010040628  
Branch & IFS Code : Station Road, Kolhapur & UBNS37560  
for Easy And Useful IT Solutions

Authorised Signatory

SUBJECT TO KOLHAPUR JURISDICTION

This is computer generated invoice. No sign reqd.



**National Library and Information Services Infrastructure of Scholarly Content (N-LIST)****invoice**

Ref No.: INF/N LIST/2020/9052

Date: 2020-03-12

Invoice No.: INF/IST/19/20/2258

College GST No.: 19/2404040

College GST State Code: MH (27)

**Name and Address of Subscriber**

To  
The Principal  
Y C Warana Mahavidyalaya  
Warananagar  
Kolhapure  
Maharashtra - 415113

SRL. No.	Membership Fee	Period of Membership	Amount in Rs
1	N-LIST Annual Membership Fee	April 2020 to March 2021	5,000.00
		CST@0.00%	3.78
		SGST@9.00%	0.00
		IGST@18.00%	900.00
		<b>Total</b>	<b>5,900.00</b>

Rupees Five Thousand Nine Hundred Only

GSTIN: 24AAAT1460J1Z3

TDS is not applicable on annual membership fee.

Sincerely Yours

  
Ashok Kumar Rai  
Scientist-E:CS

Cut Here

**N-LIST MEMBERSHIP FEE RECEIPT**

Receipt Date: 2020-03-12

Receipt No.: 27971

Received with thanks from Y C Warana Mahavidyalaya, Kolhapure, Maharashtra

Amount of Rupees Five Thousand Nine Hundred Only by Cheque No/DD No/BTGS No. N622201081600139

Date: 2020-03-12 drawn on HDFC Bank, Payable at Gandhinagar, Gujarat towards N-LIST Annual

Membership Fee for the financial year: 5000.00

**Rs. 5900**

Sincerely Yours

  
For Administrative Officer (PA & F)

This receipt is valid on realization of Cheque and DD

Subject to Gandhinagar(Gujarat) jurisdiction only

Online Printed Date : 2020-11-05 04:38:45

INFLIBNET Ref No.: INF/N-LIST/2020/9052

GSTIN: 24AAAT1460J1Z3.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee**  
**Procedures for their Appointment**

**1. Teacher**

- a) Teachers of the University means Professors, Associate Professors, Assistant Professors and such other persons as may be appointed for imparting instruction or conducting research in the University or in any College or Institution maintained by the University and are designated as teachers by the Ordinances.
- b) A teacher of the University shall be a whole-time salaried employee of the University and shall devote his / her whole-time to the University and does not include honorary, visiting, part-time and ad-hoc teachers.
- c) Provided that nothing contained in this Ordinance shall apply to the work undertaken in connection with the examination of Universities or learned bodies or Public Service Commissions or to any literary work or publication or radio / television talk or extension lectures or, with the permission of the Vice-Chancellor, to any other academic work.

**2. Recruitment**

- i) The University will issue all-India advertisement for recruitment to the teaching posts in leading national dailies giving at least 30 days' from the date of publication of the advertisement time and make appointments thereto on all India basis on the recommendations of the Selection Committee as per UGC Regulations ON MINIMUM QUALIFICATIONS FOR APPOINTMENT OF TEACHERS AND OTHER ACADEMIC STAFF IN UNIVERSITIES AND COLLEGES AND MEASURES FOR THE MAINTENANCE OF STANDARDS IN HIGHER EDUCATION 2010.
- ii) The fee for processing application form shall be collected as prescribed by the University from time to time. The SC/ST/DA (Physically Handicapped) candidates need not pay processing fee.
- iii) In order to attract best talents, the University may make rolling advertisements whereby eligible candidates can submit their applications for different faculty positions throughout the year.
- iv) The application forms will be sold and registration fee collected at the rates prescribed by the University from time to time. The SC/ST/Physically Handicapped candidates need not pay Registration Fee.
- v) The in-service candidates should apply through Proper Channel.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

**3. Minimum Qualifications and Experience**

- I. The terms and conditions with regard to the minimum qualifications and other terms and conditions as prescribed in the UGC Regulations ON MINIMUM QUALIFICATIONS FOR APPOINTMENT OF TEACHERS AND OTHER ACADEMIC STAFF IN UNIVERSITIES AND COLLEGES AND MEASURES FOR THE MAINTENANCE OF STANDARDS IN HIGHER EDUCATION 2010 and amended from time to time, shall be followed.
- II. In addition to the above, the Vice-Chancellor may prescribe in consultation with the concerned Dean of School and Chairperson of the Centre, to the Academic Council such specification or any other condition as required for the post to be filled up.

The minimum qualifications required for the post of Professor, Associate Professor, Assistant Professor are as under:

**(i) PROFESSOR**

- a) An eminent scholar with Ph.D. qualification(s) in the concerned/allied/relevant discipline and published work of high quality actively engaged in research with evidence of published work with a minimum of 10 publications as books and/or research/policy papers.
- b) A minimum of ten years of teaching experience in university/college, and/or experience in research at the University/National level institutions/industries, including experience of guiding candidates for research at doctoral level.
- c) Contribution to educational innovation, design of new curricula and courses, and technology – mediated teaching learning process.
- d) A minimum score as stipulated in the Academic Performance Indicator (API) based Performance Based Appraisal System (PBAS).

**OR**

- a) An outstanding professional, with an exceptional accomplishment established reputation in the relevant field, who has made significant contributions to the knowledge in the concerned/allied/relevant discipline, to be substantiated by credentials

**(ii) ASSOCIATE PROFESSOR**

- a) Good academic record with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines.
- b) A Master's Degree with at least 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed).
- c) A minimum of eight years of experience of teaching and/or research in an academic/research position equivalent to that of Assistant Professor in a University, College or Accredited Research Institution/industry excluding the period of Ph.D. research with evidence of published work and a minimum of 5 publications as books



## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment



and/or research/policy papers.

- d) Contribution to educational innovation, design of new curricula and courses, and technology – mediated teaching learning process with evidence of having guided doctoral candidates and research students, as evidenced by Ph.D. thesis /co-authored books/publications in peer reviewed journals.
- e) A minimum score as stipulated in the Academic Performance Indicator (API) based Performance Based Appraisal System (PBAS).

#### **(iii) ASSISTANT PROFESSOR**

- a) Good academic record as defined by the concerned university with at least 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed) at the Master's Degree level in a relevant subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.
  - b) Besides fulfilling the above qualifications, the candidate must have cleared the National Eligibility Test (NET) conducted by the UGC, CSIR.
  - c) Notwithstanding anything contained in (ii) above candidates, who are, or have been awarded a Ph. D. Degree in accordance with the University Grants Commission (Minimum Standards and Procedure for Award of Ph.D. Degree) Regulations, 2009, shall be exempted from the requirement of the minimum eligibility condition of NET.
  - d) NET shall also not be required for such Masters Programmes in disciplines for which NET is not conducted.
- III. A relaxation of 5% may be provided, from 55% to 50% of the marks to the Ph.D. degree holders, who have passed their Master's degree prior to 19th September, 1991.
- IV. Relevant grade which is regarded as equivalent of 55% wherever the grading system is followed by a recognized university shall also be considered eligible.

#### **4. Shortlisting of Applications**

- a) The prescribed qualification and experience will be minimum, and the mere fact that a candidate possessing the same will not entitle him /her for being called for interview.
- b) The University will have the right to restrict the number of candidates to be called for interview, based on the recommendations of the Screening Committee constituted as per the Regulations for this purpose, to a reasonable number on the basis of qualifications and experience higher than the minimum prescribed or by any other condition that it may deem fit.
- c) The Scrutiny Committee for applications may evolve criteria for shortlisting the candidates to be called for the interview as per the UGC Guidelines in consultation with the Vice Chancellor.

**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

**5. Reservation Policy**

- I. The rules and procedures, prescribed by the Govt. of India, MHRD and UGC in respect of the Reservation policy for reserved categories shall be followed
- II. A relaxation of 5% may be provided at the graduate and master's level for the SC/ST/Differently-abled (Physically and visually handicapped) categories for the purpose of eligibility and for assessing good academic record during direct recruitment to teaching positions. Rounding off of marks to make it to 55% or 50% as the case may be through grace mark procedure etc., by universities is not permissible for claiming relaxation.
- III. The statutory provision for relaxation prescribed by MHRD &UGC in case of the candidates belonging to SC/ ST/ OBC/PH categories will be made applicable to them.

**6. Process of Selection**

- a) The overall selection procedure shall incorporate transparent, objective and credible methodology of analysis of the merits and credentials of the applicants based on weightages given to the performance of the candidate in different relevant dimensions and his/her performance on a scoring system proforma, based on the Academic Performance Indicators (API).
- b) Universities may assess the ability for teaching and/or research aptitude through a seminar or lecture in a class room situation or discussion on the capacity to use latest technology in teaching and research at the interview stage.
- c) In all the Selection Committees of direct recruitment of teachers, an academician representing Scheduled Caste/ Scheduled Tribe/ OBC/ Minority/ Women/ Differently-abled categories, if any of candidates representing these categories is the applicant and if any of the members of the selection committee do not belong to that category, shall be nominated by the Vice Chancellor. The academician, so nominated for this purpose, shall be one level above the cadre level of the applicant, and such nominee shall ensure that the norms of the Central Government, in relation to the categories mentioned above, are strictly followed during the selection process.
- d) The process of selection of Associate Professor should involve inviting the bio-data with the duly filled Performance Based Appraisal System (PBAS) proforma developed by the University based on the API criteria provided in UGC Regulation 2010.
- e) The publications shall be provided to the subject experts for assessment before the interview and the evaluation score of the publications provided by the experts shall be



## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment

---

factored into the weightage scores while finalizing the outcome of selection by the selection committee.

- f) The process of selection of Professor shall involve inviting the bio-data with duly filled Performance Based Appraisal System (PBAS) proforma developed by the university based on the API criteria based PBAS set out in UGC Regulations 2010 and reprints of five major publications of the candidates.

#### **7. Selection Committee**

The **Selection Committee** for the post of **Professor** in the University shall have the following composition.

1. The Vice Chancellor shall be the Chairperson of the Selection Committee.
2. An academician nominated by the Visitor.
3. Three experts in the concerned subject nominated by the Vice Chancellor out of the panel of names approved by the Executive Council.
4. Dean of the concerned School, wherever applicable.
5. Chairperson of the Centre.
6. An academician representing SC/ ST / OBC/ Minority /Women/ Differently-abled categories to be nominated by the Vice Chancellor, if any of the candidates representing these categories is an applicant and if any of the above members of the selection committee do not belong to that category.

The **Selection Committee** for the post of **Associate Professor** in the University shall have the following composition.

1. The Vice Chancellor shall be the Chairperson of the Selection Committee. Vice Chancellor may delegate power to Pro Vice Chancellor to chair the Selection Committee.
2. An academician nominated by the Visitor.
3. Three experts in the concerned subject nominated by the Vice Chancellor out of the panel of names approved by the Executive Council.



## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment

---

4. Dean of the concerned School. Wherever applicable
5. Chairperson of the Centre,
6. An academician representing SC/ST/OBC/Minority/Women/ Differently-abled categories to be nominated by the Vice Chancellor, if any of the candidates representing these categories is an applicant and if any of the above members of the selection committee do not belong to that category.

The **Selection Committee** for the post of **Assistant Professor** in the University shall have the following composition:

1. The Vice Chancellor shall be the Chairperson of the Selection Committee. Vice Chancellor may delegate power to Pro Vice Chancellor to chair the Selection Committee.
  2. An academician nominated by the Visitor.
  3. Three experts in the concerned subject nominated by the Vice Chancellor out of the panel of names approved by the Executive Council.
  4. Dean of the concerned School, wherever applicable
  5. Chairperson of the Centre,
  6. An academician representing SC/ ST/OBC /Minority /Women/ Differently-abled categories to be nominated by the Vice Chancellor, if any of the candidates representing these categories is an applicant and if any of the above members of the selection committee do not belong to that category.
- g) The Registrar, and while the office of the Registrar is vacant, the Deputy Registrar nominated by the Vice-Chancellor for the purpose, shall be the ex-officio Secretary of the Selection Committee, but shall not be deemed to be a member thereof.
- h) At least four members, including Chairperson and two outside subject experts shall constitute the quorum.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

- i) Selection committee shall assess the following dimensions with the weightages given below:

	<b>Assistant Professor</b>	<b>Associate Professor</b>	<b>Professor</b>
Minimum API Score	As stipulated in the API developed by the University	Consolidated API score requirement of 300 points from category III of API's	Consolidated API score requirement of 400 points from Category III of API's
Selection Committee criteria/Weightages (Total Weightages= 100)	a) Academic Record and Research Performance (50%) b) Assessment of Domain Knowledge and Technical Skills (30%) c) Interview performance (20%)	d) Academic Background (20%) e) Research performance based on API score and quality of publications (40%) f) Assessment of Domain Knowledge and Technical Skills (20%) g) Interview performance: (20%)	h) Academic background (20%) i) Research performance based on API score and quality publications (40%) j) Assessment of Domain Knowledge and Teaching Skills (20%) k) Interview performance (20%)

- j) The University shall issue to each member a Notice, not less than ten days before the meeting, stating the time and venue of the meeting. Meeting of the Selection Committee shall be fixed after prior consultation with, and subject to the convenience of Visitor's nominee and of the experts nominated by the Executive Council.
- k) No recommendations should be made with a condition attached to the concurrence of the future events.
- l) The Selection Committee, after considering a candidate for the post of Professor or Associate Professor, may, if it is of the opinion that he or she will be suitable choice for the next lower post, can make such recommendation, if any candidate is recommended by the Selection Committee for appointment in relaxation of any of the prescribed conditions relating to qualifications, age, experience etc., it shall be so stated and recorded.
- m) When the Selection Committee considers it fit to recommend a higher initial pay or advance increments to be offered to a selected candidate, it shall be as per the UGC



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

Regulation 2010 para no. 6.4.11

- n) Outstation candidates belonging to SC/ST/DA categories called for interview will be paid equivalent to return single second class railway fare towards journey, expenses on production of Ticket /proof.

**8. Appointment**

- I. In case of selection to two or more posts on the same date, the recommendations shall invariably be made in order of merit of the selected candidates for the purpose of determining seniority in service.
- II. Number of posts advertised may be treated as tentative. The University shall have the right to increase/decrease the number of posts at the time of selection and make appointments accordingly.
- III. The Selection Committee's recommendations, when approved by the Executive Council, shall remain valid for a period of one year from the date of such approval.
- IV. In cases of any disputes any suites or legal proceedings against the University, the jurisdiction shall be restricted to the Courts in Gandhinagar or any other place which is the Headquarters of the University.
- V. It would be open to the Executive Council to offer appointment to suitable persons who may not have applied in accordance with Statute 19 (1) of the Central Universities Act, 2009.
- VI. The Executive Council may appoint a teacher or any other academic staff of any other University or organisation for undertaking a joint project in accordance with Statute 19 (2) of the Central Universities Act, 2009.

**9. Contract**

- I. Incumbent teacher shall enter in to contract as per Proforma given in Annexure-I
- II. Short term appointee for teaching shall enter in to contract as per Proforma given in Annexure-II.

**10. Period of Probation and Confirmation**

- i. The minimum period of probation shall be one year extendable by a maximum period of one



## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment

---

more year in case of unsatisfactory performance. The confirmation at the end of one year shall be automatic, unless extended for another year by a specific order, before expiry of the first year.

- II. Subject to this Clause it is obligatory on the part of the university to issue an order of confirmation to the incumbents within 45 days of completion of probationary period after due process of verification of satisfactory performance.
- III. Probation and confirmation rules are applicable only at the initial stage of recruitment, as issued from time to time, by Government of India.
- IV. All other Central Government rules on probation and confirmation shall be applicable mutatis mutandis.

#### **Confirmation**

- I. It shall be the duty of the Registrar to place before the Executive Council the case of Confirmation of a teacher on probation, not later than forty days before the end of the period of probation with Annual Performance Report duly scrutinized with recommendation of the concerned Dean.
- II. The Executive Council may then either confirm the teacher or decide not to confirm him, or extend the period of probation so as not to exceed twenty-four months in all.
- III. In case the Executive Council decides not to confirm the teacher, whether before the end of twenty-four months' period of his / her probation, or before the end of the extended period of probation, as the case may be, he shall be informed in writing to that effect, not later than thirty days before the expiration of that period.
- IV. Provided that the decision not to confirm a teacher shall require a two-third majority of the members of the Executive Council present and voting.

#### **11. Pay and Allowances**

A Per the Government of India rules /UGC regulations issued from time to time and adopted by Central University of Gujarat

#### **12. Increment**

Every teacher shall be entitled to increment in his / her scale of pay, unless the same is withheld or postponed by a resolution of the Executive Council and after the teacher has been given due opportunity to make his / her written representation



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

**13. Fixation of pay for re-employed pensioners**

As Per the Government of India Rules issued from time to time and adopted by Central University of Gujarat

**14. Professional Code of Conduct**

Every teacher of the University shall abide by the Code of Conduct framed by the University and the following lapses would constitute misconduct on the part of a University teacher.

- I. Any lapses in performing his / her duties as assigned by the university from time to time.
- II. Inciting students against other students, colleagues or administration (This does not interfere with the right of a teacher to express his / her difference of opinion on principles in seminars and other places where students are present) or any other such actions which are against the interest of the university.
- III. Indulging in communal activities, or making inappropriate remarks on caste, creed, religion, race or sex in his / her relationship with his / her colleagues and trying to use the above considerations for improvement of his / her prospects or any other such actions which are against the interest of the university.
- IV. Refusal to carry out the decisions by appropriate administrative and academic bodies and / or functionaries of the University without giving reason.
- V. Indulging in Plagiarism of any sort within the legal meaning, interpretation and expression of the term.

**15. TEACHERS AND THEIR RESPONSIBILITIES:**

Whoever adopts teaching as a profession assumes the obligation to conduct himself /herself in accordance with the ideal of the profession. A teacher is constantly under the scrutiny of his students and the society at large. Therefore, every teacher should see that there is no incompatibility between his precepts and practice. The national ideals of education which have already been set forth and which he/she should seek to inculcate among students must be his/her own ideals. The profession further requires that the teachers should be calm, patient and communicative by temperament and amiable in disposition.

**a) Teachers should:**

- i) Adhere to a responsible pattern of conduct and demeanour expected of them by the community;
- ii) Manage their private affairs in a manner consistent with the dignity of the profession;





## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment

---

- iii) Seek to make professional growth continuous through study and research;
- iv) Express free and frank opinion by participation at professional meetings, seminars, conferences etc. towards the contribution of knowledge;
- v) Maintain active membership of professional organizations and strive to improve education and profession through them;
- vi) Perform their duties in the form of teaching, tutorial, practical, seminar and research work conscientiously and with dedication;
- vii) Co-operate and assist in carrying out functions relating to the educational responsibilities of the college and the university such as: assisting in appraising applications for admission, advising and counselling students as well as assisting the conduct of university and college examinations, including supervision, invigilation and evaluation; and
- viii) Participate in extension, co-curricular and extra-curricular activities including community service

#### **Teachers and the students**

##### **b) Teachers should:**

- i) Respect the right and dignity of the student in expressing his/her opinion;
- ii) Deal justly and impartially with students regardless of their religion, caste, political, economic, social and physical characteristics;
- iii) Recognize the difference in aptitude and capabilities among students and strive to meet their individual needs;
- iv) Encourage students to improve their attainments, develop their personalities and at the same time contribute to community welfare;
- v) Inculcate among students scientific outlook and respect for physical labour and ideals of democracy, patriotism and peace;
- vi) Be affectionate to the students and not behave in a vindictive manner towards any of them for any reason;
- vii) Pay attention to only the attainment of the student in the assessment of merit;
- viii) Make themselves available to the students even beyond their class hours and help and guide students without any remuneration or reward;
- ix) Aid students to develop an understanding of our national heritage and national goals; and
- x) Refrain from inciting students against other students, colleagues or administration.

#### **Teachers and colleagues**

##### **c) Teachers should:**

- i) Treat other members of the profession in the same manner as they themselves wish to be treated.
- ii) Speak respectfully of other teachers and render assistance for professional betterment;



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

- iii) Refrain from lodging unsubstantiated allegations against colleagues to higher authorities; and
- iv) Refrain from allowing considerations of caste, creed, religion, race or sex in their professional endeavour.

**Teachers and authorities:**

**d) Teachers should:**

- i) Discharge their professional responsibilities according to the existing rules and adhere to procedures and methods consistent with their profession in initiating steps through their own institutional bodies and/or professional organizations for change of any such rule detrimental to the professional interest;
- ii) Refrain from undertaking any other employment and commitment including private tuitions and coaching classes which are likely to interfere with their professional responsibilities;
- iii) Co-operate in the formulation of policies of the University by accepting various offices and discharge responsibilities which such offices may demand;
- iv) Co-operate through their organizations in the formulation of policies of the other institutions and accept offices;
- v) Co-operate with the authorities for the betterment of the University keeping in view the interest and in conformity with dignity of the profession;
- vi) Should adhere to the conditions of contract;
- vii) Give and expect due notice before a change of position is made; and
- viii) Refrain from availing themselves of leave except on unavoidable grounds and as far as practicable with prior intimation, keeping in view their particular responsibility for completion of academic schedule.
- ix) No whole-time salaried teacher of the University shall without the permission of the Executive Council engage directly or indirectly in any trade or business whatsoever or any private tuition or other work to which any emolument or honorarium is attached. However, teachers may engage in consultancy work as per UGC guidelines and with prior approval of the University.
- x) Every teacher shall undertake to take part in such activities of the University and perform such duties in the University as may be required by and in accordance with the Act, the Statutes and Ordinances framed there-under, for the time being in force, whether the same relate to organisation of teaching, research, extension, examination of students, their discipline, welfare, and generally to act under the direction of the authorities of the University.

**Teachers and non-teaching staff:**

- i) Teachers should treat the non-teaching staff as colleagues and equal partners in a cooperative undertaking, within University; and



## ORDINANCE NO.19

### Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee Procedures for their Appointment

---

- ii) Teachers should help in the function of joint staff-councils covering both teachers and the non-teaching staff.

#### Teachers and guardians

##### e) Teachers should:

- i) Try to see through teachers' bodies and organizations, that University maintain contact with the guardians, their students, send reports of their performance to the guardians whenever necessary and meet the guardians in meetings convened for the purpose for mutual exchange of ideas and for the benefit of the University.

#### Teachers and society

##### f) Teachers should:

- i) Recognize that education is a public service and strive to keep the public informed of the educational programmes which are being provided;
- ii) Work to improve education in the community and strengthen the community's moral and intellectual life ;
- iii) Be aware of social problems and take part in such activities as would be conducive to the progress of society and hence the country as a whole;
- iv) Perform the duties of citizenship, participate in community activities and shoulder responsibilities of public offices;
- v) Refrain from taking part in or subscribing to or assisting in any way activities which tend to promote feeling of hatred or enmity among different communities, religions or linguistic groups but actively work for National integration.

#### 16. Teaching Days, Work Load and Leave Rules

The rules and conditions governing number of teaching days, work load and leave rules shall be as prescribed by the University Grants Commission from time to time.

#### 17. Age of Superannuation

Subject to the provision of Statute 25, every teacher confirmed in the service of the University, shall continue in such service until he / she attains the age of superannuation as prescribed by the UGC and Govt. of India, adopted by Central University of Gujarat from time to time.

Provided further that if the date of Superannuation of a teacher falls at any time during the Academic Session the Executive Council, may on the recommendation of the Vice-Chancellor re-employ the teacher for any period up to the end of the academic session, with a view not to disturb the teaching work of the Department / Centre.

In special cases, a teacher on his / her attaining the age of superannuation, may be re-employed on a contract in keeping with the regulations in this behalf as issued by the UGC from time to time.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

**18. Voluntary Retirement**

As Per the Government of India/UGC Rules issued from time to time and adopted by Central University of Gujarat

**19. Variations in terms and conditions of service**

Every teacher shall be bound to act in conformity with the Statutes, Ordinances, Regulations and rules of the University as well as a code of professional ethics as may be formulated by the University.

Provided that no change in the terms and conditions of service of a teacher shall be made after his / her appointment in regard to designation, scale of pay, increment, provident fund, retirement benefits, age of retirement, probation, confirmation, leave; leave salary and removal from service so as to adversely affect him.

**20. Resignation**

A whole-time salaried teacher may, at any time, terminate his / her contract by giving the University three months' notice in writing or on payment to the University of three months salary in lieu thereof. The notice period shall be one month in case of probationers, contractual, temporary and ad-hoc teachers or salary in lieu thereof.

Provided that the Executive Council may waive the requirement of notice at its discretion.

**21.** The other conditions of service or any matter which are not covered above shall be as prescribed by the University Grants Commission/Government of India and Central University of Gujarat from time to time.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

Annexure-I

Every teacher and member of the academic staff of the University shall be appointed on a written contract, the form of which is hereby prescribed and appended to this ordinance".

*(To be typed on rs. 10/- non-judicial stamp paper & submit one original and two copies thereof.)*

**WRITTEN CONTRACT OF APPOINTMENTS-SERVICE CONTRACT**

ARTICLES OF AGREEMENT EXECUTED his / her the \_\_\_\_\_ day of \_\_\_\_\_ the year Two Thousand \_\_\_\_\_ of the Republic of India between \_\_\_\_\_ S/O /D/O/W/O \_\_\_\_\_ aged \_\_\_\_\_ years, residing at \_\_\_\_\_ of the first part (hereinafter called 'the party of the first part') and the Central University of Gujarat of the second part.

WHEREAS the Central University of Gujarat (hereinafter referred in as "the University") have engaged the party of the first part as \_\_\_\_\_ (Designation) and the party of the first part has agreed to serve the University on the terms and conditions hereinafter contained;

Now these present witness and the parties here to respectively agree as follows:

1. The party of the first part shall submit to the orders of the University and of the authorities under whom he may from time to time, be placed by the University and shall remain in the service commencing from the date of joining duty \_\_\_\_\_ (Date) subject to the terms and conditions herein contained.
2. The party of the first part shall devote his / her whole time and attention efficiently and diligently to his / her duties and at all-time obey the rules including the University Servants Conduct Rules prescribed for the time being for the regulations of the branch of the University to which he may be attached and shall whenever required to perform such duties as may be assigned to him / her from time to time.
3. The party of the first part shall be of the Teacher's / Officer's rank and his / her status shall be that of \_\_\_\_\_ (Designation) in \_\_\_\_\_ (Department / Centre/Office)



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

4. The party of the first part shall be from the date of coming into force of these presents, be granted Rs. \_\_\_\_\_ (Basic Pay including the grade pay of Rs. \_\_\_\_\_) in the pay scale of Rs. \_\_\_\_\_. He/she shall also be eligible for the usual allowance admissible under the rules of the University / Govt. of India in force.
5. The party of the first shall, during the period of this / her agreement earns leave according to the rules applicable to him/her.
6. If the party of the first part is required to travel in the interest of the University Service; he/she shall be entitled to travelling allowance as per rules of the University.
7. This agreement may be terminated at any time within the said period of the age of superannuation / by either party, by giving three months' notice in writing to the other. Provided always that either party may in lieu of the notice, give to the other party a sum equal to the salary of the period which may fall short of three months.
8. The party of the first part shall be eligible to the benefit of the University Provident Fund / Pension / New Pension Scheme according to the rules applicable.
9. The Party of the first part shall submit himself / herself for Self-Appraisal PABS methodology as prescribed by the UGC/ University as notified and amended from time to time.
10. In regard to any matter in respect of which no provision has been made in this agreement, the provision of the rules made or deemed to have been made under Article 309 B & 313 of the Constitution of India, the provisions of any Act or Rule made by the University in regard to the employees borne in the category of the Teacher / Officer in the University service shall apply to the extent to which they are applicable to the service of the party of the first part under this / her agreement and the decision of the University as their applicability shall be final.



**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

IN WITNESS WHERE OF \_\_\_\_\_(name)\_\_\_\_\_ the party of the first part and the Registrar acting for and on behalf of and by the order and direction of the Executive Council, have hereunto set their hands in the \_\_\_\_\_ year of the REPUBLIC OF INDIA.

SIGNED BY THE PARTY OF THE FIRST PART:

IN THE PRESENCE OF:

Witness:

- 1)
- 2)

Signed and sealed on behalf of the University under the authority of the Executive Council by:

Signature:

Designation:

In the presence of:

1. Signature
2. Signature



**SERVICE CONTRACT FOR SHORT-TERM APPOINTMENT AS A TEACHER**

Memorandum of Agreement made this the \_\_\_\_\_ day of \_\_\_\_\_ Two Thousand \_\_\_\_\_ and between \_\_\_\_\_ (hereinafter called the 'Teacher') of the first part, and the Central University of Gujarat being a body corporate constituted under the Central University Act, 2009 (hereinafter called the 'University') of the second part.

It is hereby agreed as follows:

1. That the University hereby appoints \_\_\_\_\_ to be a member of the teaching staff of the University with effect from the \_\_\_\_\_ and the said \_\_\_\_\_ hereby accepts the engagement, and undertakes to take such part in the activities of the University and perform such duties in the University as may be required by and in accordance with the said Act, Statutes and Ordinances framed there under, for the time being in force, whether the same relate to organisation of instruction, or teaching, or research or the examination of students or their discipline or their welfare, and generally to act under the direction of the authorities of the University.
2. That the said \_\_\_\_\_ shall be a contract teacher of the University and unless the contract is terminated by the Executive Council or by the teacher before the expiry of the term of his appointment for which he is appointed or is terminated as herein after provided, shall continue in the service of the University for the period of his appointment as aforesaid.
3. That the University shall pay \_\_\_\_\_ during the continuance of his engagement hereunder as a remuneration of his services a consolidated salary of Rs. \_\_\_\_\_
4. That the said teacher agrees to be bound by the Statutes, Ordinances, Regulations and Rules for the time being in force in the University.
5. That the teacher shall devote his whole-time to the service of the University and shall not, without the written permission of the University, engage, directly or indirectly, in any trade or business whatsoever, or in any private tuition or other work to which any emolument or honorarium is attached, but this prohibition shall not apply to work undertaken in connection with the examination of Universities or learned bodies or public service commissions, or to any literary work or publication or radio talk or extension lectures, or, with the permission of the Vice Chancellor, to any other academic work.





**ORDINANCE NO.19**

**Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment**

---

6. It is further agreed that this engagement shall not be liable to be determined before the expiry of the aforesaid period of appointment by the University except on the grounds specified below;
- a. Where there is an allegation of misconduct against a teacher, or a member of the academic staff, the Vice Chancellor may, if he thinks fit, by order in writing, place the teacher under suspension and shall forthwith report to the Executive Council the circumstances in which the order was made.  
Provided that the Executive Council may, if it is of the opinion, that the Circumstances of the case do not warrant the suspension of the teacher or a member of academic staff, revoke such order.
  - b. Notwithstanding anything contained in the terms of his contract of service or of his appointment, the Executive Council shall be entitled to remove a teacher or a member of the academic staff on the ground of misconduct.
  - c. Save as aforesaid the Executive Council shall not be entitled to remove a teacher or a member of the academic staff except for good cause and after giving one months' notice in writing or on payment of one months' salary in lieu of notice.
  - d. No teacher or a member of the academic staff shall be removed until he has been given a reasonable opportunity of showing cause against the action proposed to be taken in regard to him.
  - e. The removal of a teacher or a member of the academic staff shall take effect from the date on which the order of removal is made:  
Provided that where a teacher or a member of the academic staff is under suspension at the time of his removal, the removal shall take effect from the date on which he was placed under suspension. "
  - f. The teacher may at any time, terminate his engagement by giving the Vice Chancellor one months' notice in writing or on payment to the University of one month salary in lieu thereof, provided that the Executive Council may waive the requirement of notice at its discretion.
  - g. On the termination of this engagement, from whatever cause, teacher shall deliver up to the University all books, apparatus, records and such other articles belonging to the University as may be due from him.



ORDINANCE NO.19

Conditions of Service of Appointed Teachers of the University and the Selection Committee  
Procedures for their Appointment

---

In witness where of the parties here to affix their hands and seal.

Signature:

Designation:

In the presence of:

1. Signature

2. Signature:

Signed and sealed on behalf of the University under the authority of the Executive Council by:

Signature:

Designation:

In the presence of:

1. Signature

2. Signature



ISSN 0950-0804  
CODEN UNINWY



# UNIVERSITY NEWS

*A Weekly Journal of Higher Education*

**Association of Indian Universities**

Vol. 61 • No. 07 • February 13-19, 2023

**J Madegowda and P M Gowda**

Union Budget—2023-24 and Educational Sector

**Vinoet Srivastava, Aastha Srivastava and Aditya Srivastava**

Present Scenario of M Ed Programme in India

**Kandl Kamala**

Educational Issues, Challenges and Policy Concerns in Telangana

**S Prabu Shankar**

Proficiency, Eminence, and Value Crisis in Pursuance of Educational Research

**Vinal Kumar Saxena**

Self-reliance is the Key to Make Nation Developed  
— Convocation Address





**Shree Warana Vibhag Shiksha Mandal  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya,  
Warananagar, A/P. Warananagar, Tal. Panhala,  
Dist. Kolhapur 416113  
(Affiliated to Shivaji University, Kolhapur)  
(Permanently Granted)**

**WANTED**

Applications are invited from eligible candidates for the following post:-

Sr. No.	Subject	Subject wise Vacant Posts	Total Number of Vacant Posts	Total Reservation
<b>A) Principal</b>				
1	Principal	1	01	Open-1
<b>B) Assistant Professor</b>				
1	English	1	04	VJ-A-1, OBC-2, Open-1
2	Physics	1		
3	Zoology	1		
4	Commerce	1		

Note: For detailed information about posts, qualifications and other terms and conditions, please visit University website: [www.unshivaji.ac.in](http://www.unshivaji.ac.in).


Principal  
Yashwantrao Chavan Warana  
Mahavidyalaya, Warananagar,  
Dist. Kolhapur

President  
Shree Warana Vibhag Shiksha Mandal  
Warananagar, Tal. Panhala,  
Dist. Kolhapur



**THADOMAL SHAHANI  
ENGINEERING COLLEGE**

Advocate Nari Gursahani Marg (37 Road),  
Off Linking Road, Bandra (W), Mumbai-400050.



**MINORITY  
APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING POSTS FROM  
THE ACADEMIC YEAR 2022-2023**

**UNAIDED**

Sr.No	Centre	Subject	Total No. Of Post	Posts Reserved for
1	Assistant Professor	Communication Skill	01	01- Open
2	Assistant Professor	Applied Physics	02	02- Open
3	Assistant Professor	Artificial Intelligence & Data Science	06	06- Open
4	Assistant Professor	Computer Engineering	04	04- Open
5	Assistant Professor	Information Technology	01	01- Open

The above posts are open to all, however candidates from any category can apply for the post. Reservation for women will be as per University Circular No. 8CC/16/74/1998 dated 10th March 1998 dated 10th March, 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No. Special Cell/CC/2019-20/05 dated 05th July, 2019.

Candidates having knowledge of Marathi will be preferred. The Educational Qualification, Experience & pay-scale for the post of Assistant Professor are as prescribed by the University of Mumbai, AICTE & DTE from time to time.

पदाधिकारी / पदाधिकारी / प्रवेशिका / ११ / २०२२-२०२३ शिकणे ११ नव्हते, २०२२

for qualification and experience at the time of interview. Applicants who are already employed must send their application through proper channel. Applicants are required to account for breaks, if any in their academic career.

Application with full details should reach the PRINCIPAL, THADOMAL SHAHANI ENGINEERING COLLEGE, Advocate Nari Gursahani Marg (37h Road), Off Linking Road, Bandra(W), Mumbai 400 050, within 15 days from the date of publication of this advertisement. This is University approved advertisement.

Sd/-  
Dr. G. T. Thampi Principal

**WANTED**

Application is invited from the eligible candidates for the following posts in **Kai. Rasika Mahavidhyalaya, Deoni, Dist. Latur (100% Granted)** runs by **Jan seva Sevabhavi Pratishthan, Bhopni, Tq. Deoni, Dist. Latur**. The Application duly complete with all respect's documents should reach on the following address within **Fifteen (15) days** of the publication of this advertisement. Candidates belonging to the categories other than open should also submit their one copy of application to **The Assistant Registrar, Special Cell, Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.**

Sr. No.	Subject	Name of Post (Designation)	No. of Post	Reservation
01	Mathematics	Assistant Professor	01	ST - 01
02	Hindi	Assistant Professor	01	VJ-A - 01
03	Chemistry	Assistant Professor	01	NT-C - 01
04	Zoology	Assistant Professor	01	OBC - 02
05	Botany	Assistant Professor	01	

Permission as per NOC No. JDHE Nanded/NOC/2019/17 dated 16/01/2023.

Details of advertisement & Application format is available on [www.artunna.ac.in](http://www.artunna.ac.in) and also on our college website: [www.kairasikamahavidyalaya.com](http://www.kairasikamahavidyalaya.com)

Note:- The vacancies of Assistant Professor will be filled in subject to condition of the Decision in Writ Petition No. 12051/2015 pending in Hon'ble High Court of Judicature of Bombay, Bench at Aurangabad.

Correspondence Address :-  
The Principal,  
Kai. Rasika Mahavidhyalaya, Deoni  
Dist. Latur- 413519  
(Maharashtra)

Secretary  
Jan seva Sevabhavi Pratishthan Bhopni,  
Tq. Deoni, Dist. Latur

कोल्हापूर । बुधवार

८.२.२०२३

वेबसाईट : www.fokmat.com | ईमेल : fmk@fokmat.com | फोन : ९२२०५५५५५५५५

ॲड्रेस : ५५५, बंधु वसुदेव रस्त्या, कोल्हापूर

www.fokmat.com  
epaper.fokmat.com

दाराभावा मानविंदू

# दाराभावा

**Shri. Yashwantrao Chavan Mahavidyalaya**

A.P. Naranangar, Tal. Panhala, Dist. Kolhapur - 415 113  
(Affiliated to Shriwal University, Kolhapur)  
(Permanently Granted)

**WANTED**

Applications are invited from eligible candidates for the following post.

Sl. No.	Name of Post / Subject	Subjects / Vacant Posts	Total Number of Vacant Posts	Total Reservation
<b>A) Principal</b>				
1	Principal		01	Open - 1
<b>B) Assistant Professor</b>				
1	English		04	W/A - 1 OBC - 2 Open - 1
2	Physics			
3	Zoology			
4	Commerce			

Place : Naranangar  
Date : 07-02-2023

Dr. Prakash  
Principal  
Yashwantrao Chavan Mahavidyalaya,  
Naranangar, Tal. Panhala, Dist. Kolhapur

Dr. C. Prasad  
Vice-Chancellor  
Shri Wal University,  
Panhala, Tal. Panhala, Dist. Kolhapur

Note : For detailed information about post, qualifications and other terms and conditions please visit University website : [www.shriwal.ac.in](http://www.shriwal.ac.in)





Estd: 1962

NAAC Accredited by NAAC (A21) WB (CVA) 374

**SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR - 416 004**

Phone : FPABX - 2609000

Special Cell - 260 9148

Website : www.unishivaji.ac.in

Email : spcell@unishivaji.ac.in

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - ४१६ ००४

फोन : २६०९०००

विशेष कक्ष - २६०९१४८

जा.क्र.विशेष कक्ष/CHB/२०२२-२३/७९९/समक्ष

दिनांक : 22 JUN 2022

प्रति,

मा. प्र. प्राचार्य,  
महासंस्थान सहायक सहायक महाविद्यालय  
कोल्हापूर, जि.कोल्हापूर - ४१६ ०१३

विषय: स्थानिक निवड समितीमार्फत कोल्हापूरच्या स्वसहायक तासिका तत्वावरील शिक्षक पदाच्या जाहिरना मान्यतेबाबत.

- १. जायमनिर्णय क्र.संक्र.८/२०१८/२८५/१८/समि-३ दि.१४/११/२०१८
- २. जायमनिर्णय सीसीसी-२०२१/प्र.क्र.३८३/१६-ब(ए) दि.०६/०३/२०२१
- ३. जायमनिर्णय सीसीसी-२०२१/प्र.क्र.८३५/१६-ब, दि. २५/०२/२०२१
- ४. जा.क्र.विशेष/कोवि/सापली अनु./२०२२-२३/३६१५, दि.०६/०३/२०२२
- ५. जा.क्र.विशेष/अभि/अनु-१/२०२२-२३/३६८९ दि.२२/०३/२०२२ चे सुचिका तत्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुकाचे न-हसकत प्रमाणपत्राबाबतचे पत्र
- ६. महासंस्थान सहायक सहायक महाविद्यालय, कोल्हापूर, कोल्हापूर यांचा इच्छात जा.क्र. जायमनिर्णय क्र.३८३/२०२१-२३ दि.३३/०३/२०२२.

संदर्भ,

- उपरोक्त संदर्भातील जाहिरना प्रस्तावाबाबत आदेशावरून कळविण्यात येते की,
- १. आपण यादर कोल्हापूर तासिका तत्वावरील (CHB) शिक्षक पदाचा जाहिरनाचा समुदाय दुसऱ्यांतीच्या नव्या क्रमात येथे प्रमाणे पाठविण्यात येत आहे.
- २. स्थानिक निवड समितीमार्फत कोल्हापूरच्या स्वसहायक तासिका तत्वावर शिक्षक पदे पाठवण्यात येणाऱ्या जाहिरना ही स्थानिक विद्यालय पाठवणे व विद्यापीठ आणि संघीय संकेतस्थळावर दुसऱ्या क्रमांती विद्यापीठ संकेतस्थळावर जाहिरना प्रविष्ट करण्यासाठी मार्गाने क्र. २१६३/- नुसारमाह या समसमक्ष, इच्छित जा.क्र. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे जाहिरना पाठवावी.
- ३. यादर जाहिरना प्रस्तावामध्ये भाषणी कोल्हापूरच्या तासिका तत्वावरील पदे को-इन-इच्छित प्रमाणे पाठवावे ही भाषणासाठी जाहिरना मान्यता देण्यात आली आहे.
- ४. यादर स्थानिक तासिका तत्वावरील पदे भरत अगत्यात इच्छित भाषणे इच्छित उमेदवार उपासक इच्छित जाहीर जाहिरना विद्यापीठे औद्योगिक नुकसान ठरवण्यासाठी इतर अन्य उपासक भाषणे इच्छित उमेदवारांचा यादर जाहिरना प्रविष्टावर आधारीत कोल्हापूरच्या विद्युत्संयोजने विद्यालय यादर येथे, असे आदेशानुसार कळविण्यात येत आहे.
- ५. यादर/महाविद्यालय येथे कोल्हापूरच्या स्वसहायक तासिका तत्वावरील जाहिरना प्रस्तावामध्ये स्थानिक तासिका तत्वावर पदाची भरणी या संदर्भातील सर्व जायम नियमांचे बदललेले पाठवत क्रमात कोल्हापूरचे आहे. स्थानिक तासिका तत्वावर पदे आणि यादर आदेशाबाबत विद्यापीठे जाहिरनाचे अलका नुसारभाषणे नुसारभाषणे भरणी देणारे जाहिरना आणि इच्छित जाहिरना संदर्भातील बदलांची जाहिरना त्यादर भरणी संघीय संस्था महाविद्यालय उपासक राहिले.
- ६. महासंस्थान सहायक सहायक महाविद्यालय, कोल्हापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयीय कोल्हापूरच्या स्वसहायक तासिका तत्वावरील शिक्षक पदाच्या जाहिरनाचे आदेशानुसार मान्यता देण्यात आली आहे. या जाहिरनासंदर्भात कोल्हापूरचे प्रकारचे नुसार/हसकत विद्यापीठे यादर कोल्हापूर येथे जाहिरना पाठवणे यादर जाहिरना पाठवणे.
- ७. जायमनिर्णय क्र.३८३/२०२१-२३ यादर, अभिषेक, अधिपते, परिषदे, एवम विभाग व स्थानिक संघीय या संघीय असे महाविद्यालय/जायम/जायम यादर जाहिरना मान्यता देण्यात आली आहे.

जायम विभाग  
*[Signature]*  
सहायक सहायक

**उपकुलसचिव**  
**विशेष कक्ष**  
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

यादर कोल्हापूर येथे/सी.२/कोल्हापूर यादर/विद्यापीठ/कोल्हापूर येथे

*[Handwritten signatures and dates]*  
३०/७/२०२२

*[Handwritten signature]*











SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR - 416 004, MAHARASHTRA

PHONE : EPABX - 2609000, Special Cell - (0231)2609148

www.unishivaji.ac.in, spccell@unishivaji.ac.in

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - ४१६ ००४, महाराष्ट्र

विशेष कक्ष

दूरध्वनी - टोलफ्री नंबर - २६०९०००, विशेष कक्ष - (०२३१)२६०९१४८

www.unishivaji.ac.in, spccell@unishivaji.ac.in



Est'd. 1962  
"A++" Accredited by  
NAAC(2002)  
With CGPA 3.52

जा.क्र.विशेष कक्ष/053/2023-24/समक्ष

दिनांक 20 APR 2023

प्रति,

मा. प्राचार्य,

सशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर

ता. पन्हाळ, जि. कोल्हापूर - ४१६ ११३

**विषय :-** स्थानिक निवड समितीमार्फत कोवळ तालुक्या स्वरूपात तासिका तालुकावरील अध्यापकांच्या पदांच्या जाहिरात मान्यतेबाबत...

**संदर्भ :-** १. शासननिर्णय क्र.संकिर्ण/२०२८/(१८५/१८)/मशि-३ दि.१४/११/२०२८  
२. शासननिर्णय क्र.संकिर्ण/२०२९/प्र.क्र.१८९/२८/विशि-१ दि.१७/१०/२०२९

३. जा.क्र. विमसं/उशि/कोवि/अ.दि.१/तासिकामान्यता/२०२३/१४४२,  
दि.२३/०३/२०२३/ दि.०३/०४/२०२३ चे तासिका तालुकावरील अध्यापकांना तालुक्या निवृत्तीकरिता ना-हक्कत प्रमाणपत्राबाबतचे पत्र.

४. आपला प्रस्ताव जा.क्र. YCWM/४६/२०२३-२४, दि.१२/०४/२०२३ चा जाहिरात मान्यतेचा प्रस्ताव.

महोदय,

उपरोक्त संदर्भाकरीत जाहिरात प्रकाशाबाबत आदेशावरून फळविण्यात येते की,

१. आपण सादर केलेला तासिका तालुकावरील (CHB) अध्यापक पदांच्या जाहिरातीचा मसुदा दुरुस्तोसह मान्य कालानुसार सोबत प्रमाणे पाठविण्यात येत आहे.
२. स्थानिक निवड समितीमार्फत कोवळ तालुक्या स्वरूपात तासिका तालुकावरील अध्यापक पदे भरण्यासाठी सोबतची जाहिरात ही स्थानिक शिक्षास्तर पाठळीवर व विद्यापीठ आणि संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. विद्यापीठ संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी संस्थेने रु.२,३५७/- शुल्कासह मा.समन्वयक, इंटरनेट कक्ष, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांना जाहिरात पाठवावी.
३. संस्थेने जाहिरात प्रकाशनाचे मागणी केलेल्यानुसार तासिका तालुकावरील पदे वॉक-इन-इंटरव्यू (समक्ष मुलाखत) द्वारे भरण्यासाठी जाहिरात मान्यता देण्यात आली आहे.
४. संस्था/महाविद्यालय यांनी तालुक्या स्वरूपात भावपदांची सोबतच्या जाहिरात मसुदातील तासिका तालुकावरील अध्यापक पदांची भरती वरील संदर्भ क्र. १ व २ नुसार शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे, फाळकथे कार्यक्रम यांचे तयारीत घालून करून करावयाची आहे. तसेच संदर्भ क्र.३ नुसार विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्या नाहकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तीचे घालून करणे बंधनकारक आहे.
५. सशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर या महाविद्यालयातील तालुक्या स्वरूपात तासिका तालुकावरील अध्यापक पदांच्या जाहिरातीस आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे. तथापि, या जाहिरातीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार/परकत विद्यापीठास राहत घाटल्यास मजूर करून दिलेली जाहिरात तात्काळ रद्द करण्यात येईल.

शासनाकडून वेळोवेळी अंमलगत येणाऱ्या सुचना, अविश्रुचना, अधिनियम, परिपत्रके/शासन निर्णय व वरील संदर्भ या सर्वांतील अटी महाविद्यालयास/संस्थेस लक्ष घालून राहतील याची नोंद घ्यावी.

कळायचे,

*(Signature)*

Y. C. WARD

आपला विश्वासू

*(Signature)*

उपकुलसचिव,

विशेष कक्ष,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पते : संलग्नता डी.१/डी.२/प्लेसमेंट सेल/विद्या विभाग/इंटरनेट कक्ष

संबंध/सी. वारणा

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर  
 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर  
 ता. पन्नाळ्य, जि. कोल्हापूर - ४२६ १२३

**पा हि जे त**

**समक्ष मुलाखती (Walk-in-Interview)**

संस्थेमध्ये चालू शैक्षणिक वर्षाकरिता स्थानिक निवड समितीमार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर (CHB) खालील विषयांची अध्यापक पदे भरवण्याची आहेत :

अ.क्र.	विषय	तासिका तत्वावरील ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेली पदे
१.	इंग्रजी	१०२
२.	हिंदी	१०२
३.	इतिहास	१०२
४.	अर्थशास्त्र	१०१
५.	भूगोल	१०३
६.	मानसशास्त्र	१०२
७.	समाजशास्त्र	१०२
८.	रसायनशास्त्र	१०२
९.	पदार्थविज्ञान	१०५
१०.	वनस्पतीशास्त्र	१०६
११.	गणित	१०३

**शर्ती व अटी :**


- उपरोक्त तासिका तत्वावरील पदे महाशाळा शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्गमित केलेला  
 १. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/(१८५/१८)/मशि-३, दि. १४.११.२०१८  
 २. शासन निर्णय क्र. संकीर्ण/२०२१/प्र.क.१८१/२१/विशि-१, दि.१७/१०/२०२२  
 मध्य शासन निर्णयातील निर्देशानुसार केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असून या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त पदे भरण्यासाठी लागू आहेत.
- उपरोक्त तासिका तत्वावरील पदे भरण्यासाठी ना. विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी जा. क्र.विद्यसं/उशि/कोवि/अ.नि.१/सासिकामाप्यता/२०२३/१४४२, दि.२३/०३/२०२३/दि.०३/०४/२०२३ अन्वये ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले असून त्यानुसार ही जाहिरात देण्यात येत आहे. शासनाच्या या ना-हरकत प्रमाणपत्रातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त पदे भरण्यासाठी लागू आहेत.
- शासिका तत्वावरील अध्यापकांची (CHB) एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त ०९ महिन्यांसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येईल व तदनंतर सदरची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. त्यामुळे नियमित वेळेचे कोणतीही हक्क तासिका तत्वावरील नियुक्त अध्यापकांस प्राप्त होत नसून भविष्यात कायम करारवारी मागणी/नियमित वेळेच्या कोणत्याही हक्काची मागणी त्यास करता येणार नाही.
- शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नेमलेल्या अध्यापकांचे एकावेळी एकूण महाविद्यालयात काम करत असल्याबाबतचे, इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याबाबतचे इमपीअर रु. १००/-च्या स्टॅम्प पेपरवर सश्या/महाविद्यालय यांना सादर करणे आवश्यक आहे.
- सदरची जाहिरात विभागीय शासनाचे संकेतस्थळवर ([www.unishivaji.ac.in](http://www.unishivaji.ac.in)) अर्जाद्वारा सादरणीसाठी उपलब्ध आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दि. .... रोजी ..... वाजता अर्ज व आवश्यक त्या मुळ कागदपत्रांसह व लेखीपत्र प्रवीणता सश्या/महाविद्यालयाला उपविष्ट करावे.

स्थळ:

**APPROVED**

प्राचार्य,

दिनांक :

  
**Dy. Registrar**  
 Special Cell  
 Shivaji University, Kolhapur

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर  
 ता. पन्नाळ्य, जि. कोल्हापूर - ४२६ १२३

# तरुण भारत



**कोल्हापूर**

www.tarunbharat.com



इंटरनेट • मोबा • सुबई • विद्युत

मंगळवार दि. १६ जुलै २०१९

₹ 4.50 + ₹ 5.00

श्री वसुधा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर  
**यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय,**  
**वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर**

**प्राहिजेत**

**शक्ति महाविद्यालय**

महाविद्यालयात यानु एडमिशन दर २०१९-२०२० करिता स्थानिक निवड समितीविरुद्ध वेळोवेळी तक्रारको सवलतायुक्त विभागात वनावर (CHS) खालील विषयाची शिकक घेणे गरजेची आहे.

क्र. क्र.	विषय	शैक्षणिक अर्हता	जवळील पदे	जाखण्याची पदे
१	इंग्रजी	एन.ए. (बी+) सेट/ नेट/पीएच.डी.	०	इनाम-२, एअरबीसी-२
२	हिंदी		१	-
३	इतिहास		२	-
४	अर्थशास्त्र		०	इनाम-१
५	मानवशास्त्र		२	-
६	भूगोल		०	इनाम-२
७	समाजशास्त्र		०	अनु. जगाडी-२
८	कॉमर्स	एन.ए. (बी+) सेट/ नेट/ पीएच.डी.	२	-
९	भौतिकशास्त्र	एन.ए. (बी+) सेट/ नेट/ पीएच.डी.	१	अनु. जगाडी-२, इनाम-२, एअरबीसी-२
१०	रसायनशास्त्र		०	शिजा-२, एअरबीसी-१
११	जलवायुशास्त्र		०	अनु. जगाडी-२, शिजा-२ इनाम-२, एअरबीसी-१
१२	संजीवशास्त्र		०	अनु. जगाडी-२, इनाम-२, एअरबीसी-१
१३	संस्कृत		१	अनु. जगाडी-२
१४	सर्वशास्त्र	एन.ए. (बी+) सेट/ नेट/ पीएच.डी.	१	-



(१) शिकक घेणे व शिकवणे, शैक्षणिक शिष्टता, शैक्षणिक अर्हता व शिकवणे विभागात, कोल्हापूर व पन्हाळा तालुका विभागानुसार असतील.

(२) शिक व इतर शैक्षणिक अर्हता-शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ व सत्य प्रतीसह मुलाखतीसाठी ज.क्र. १, २, ३, ४, ५, ११, १२ वरील दि. २२/०७/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजेला व ज.क्र. ६, ७, ८, ९, १०, १३ व १४ रोजी दि. २३/०७/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजेला कार्यवाहीसाठी सज्ज ठावून राहणे.

(३) जवळील पदसंतीसाठी सेवा व शर्ती शिकवणे विभागाच्या [www.unishivajy.ac.in](http://www.unishivajy.ac.in) व शास्त्रविद्यालयाच्या [www.ycwm.ac.in](http://www.ycwm.ac.in) या संकेतस्थळावर जावित्यास पहावित्यादी उपलब्ध आहेत.

Non Teaching Staff	
Laboratory Assistant 12 <sup>th</sup> Science	02
Laboratory Peon	05
Accountant / Clerk	01
Chemical Analyst (B.Sc.)	01
Security Guard	02

\* F.T.: Full Time, C.H.B. Clock hour basis  
 • The above posts are purely temporary for the academic year 2018-2019  
 • Qualification as per prescribed by the University of Mumbai  
 • Eligible Candidates should attend the interview on Friday 15 June 2018, at 11:00 AM at Dapoli Urban Bank Senior Science College, Urban Bank Road, Dapoli.  
 • Application should be addressed to Principal, Dapoli Urban Bank Senior Science College, Dapoli.  
 • Candidates should attach the following documents to the application with bio-data.  
 Shri. Kedar Saheb Jondole  
 Chairman  
 Dapoli Urban Bank Senior Science College, Dapoli



Date - 08/06/2018

Shree Warana Vibhag Shiksha Mandal's  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya, Warananagar  
**WALK IN INTERVIEW FOR LOCAL APPOINTMENT (2018-2019)**  
**Senior College**

Eligible candidates should attend the interview in the college along with the application and all Original Certificates & Xerox Copies on 16.06.2018 at 10:00 a.m. for the following posts.

UG Level Grantable	Qualification	Nature of Post	
		Grantable	Non-Grant
1 English	M.A.SET/NET/Ph.D.	C.H.B.	8
2 Psychology	M.A.SET/NET/Ph.D.	C.H.B.	2
3 History	M.A.SET/NET/Ph.D.	C.H.B.	2
4 Economics	M.A.SET/NET/Ph.D.	C.H.B.	2
5 Hindi	M.A.SET/NET/Ph.D.	C.H.B.	1
6 Commerce	M.Com.SET/NET/Ph.D.	C.H.B.	3
7 Physics	M.Sc.SET/NET/Ph.D.	C.H.B.	8
8 Mathematics	M.Sc.SET/NET/Ph.D.	C.H.B.	3
9 Botany	M.Sc.SET/NET/Ph.D.	C.H.B.	3
<b>UG Level Non-Grant</b>			
10 Physics	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
11 Chemistry	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	3
12 Botany	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
13 Zoology	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
14 Mathematics	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
15 Bio-Chemistry	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
16 Environment Science	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	1
<b>PG Level (Non Grant)</b>			
17 M.sc. Mathematics	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	4
18 M.sc. Chemistry	M.Sc.SET/NET/Ph.D.	Full Time	4

Note : It should be noted that the posts are purely Temporary for the academic year 2018-2019 or till the regular Appointment is made whichever is earlier.

**Junior College**

Subject	Qualification	Nature of Post	
		Grantable	Non-Grant
1 English	M.A.B.Ed.	0	1
2 Physics	M.Sc.B.Ed.	0	4
3 Chemistry	M.Sc.B.Ed.	0	4
4 Mathematics	M.Sc.B.Ed.	1	2
5 Biology	M.Sc.B.Ed.	0	3
6 Computer Science	M.C.A./M.E. Comp./B.C.A./B.E.Comp.	0	2

या प्रस्ताविते जागा ही शैक्षणिक कार्यकर्त्या आणि मूळ शैक्षणिक प्रशासक पदेना हे. १६.०६.२०१८ रोजी यावेळी येऊन आपला आवेदनपत्र सोबतच आपला फोटो सोबतच (नवीन फोटो) घ्यावा. यावेळी १०.०० वाजेपर्यंत येऊन आपला आवेदनपत्र घ्यावा. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ साठी यापुढील प्रस्तावित जागा.

Dr. San. S. B. Shukre  
Principal  
Dr. San. Venant Rasan  
Administrative Officer  
Hon. Dr. Vinay Kulkarni  
Chairman



M.Sc. (Chemistry (Organic))  
 Department  
 1. Chemistry 4 (P.T.)  
 Qualification for above posts is: B.G. Degree with B+ in relevant subject and NET/ SET/ Ph.D. If NET/SET/ Ph.D. candidates are not available the other candidates will be considered as per Shivaji University rules and for M.A., M.Com., M.Sc. Posts PG Recognition letter is must. All interested candidates should present for the interview on 12/06/2018 at 10:00 a.m. Candidate should submit testimonials of various certificates at the time of interview.  
 Dr. A. Y. Koradke (Principal)  
 Prof. K. V. Koradke (President)

प्रस्तावित पुस्तकालय सहाय्यकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, शिवजी कालविकास वने विद्यालय, येथे प्रवेश, दि. सोमवार, १२ जून २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी जागा या महाविद्यालयातील शैक्षणिक, शैक्षणिक व शैक्षणिक विभागात येऊन आपला आवेदनपत्र घ्यावा. यावेळी १०.०० वाजेपर्यंत येऊन आपला आवेदनपत्र घ्यावा. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ साठी यापुढील प्रस्तावित जागा.

शैक्षणिक विभाग (अनुपस्थित)

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
१	इंग्रजी	M.A. SET/NET/Ph.D.	०१	C.H.B.
२	इतिहास	M.A. SET/NET/Ph.D.	०१	C.H.B.
३	अर्थशास्त्र	M.Com. SET/NET/Ph.D.	०२	C.H.B.
४	राजशास्त्र	M.A. SET/NET/Ph.D.	०२	C.H.B.
५	अर्थशास्त्र	M.A. SET/NET/Ph.D.	०२	C.H.B.
६	B. Law	L.L.B./L.M.	०१	C.H.B.
७	शैक्षणिक सहाय्यकी	B.P.Ed./M.P.Ed./NET/NET/Ph.D.	०१	C.H.B.

शैक्षणिक विभाग (विना अनुपस्थित)

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
८	इंग्रजी	M.A. SET/NET/Ph.D.	०१	FULL TIME
९	राजशास्त्र	M.A. SET/NET/Ph.D.	०१	FULL TIME
१०	इतिहास	M.A. SET/NET/Ph.D.	०१	FULL TIME
११	राजशास्त्र	M.Sc. SET/NET/Ph.D.	०१	C.H.B.

शैक्षणिक विभाग (श्री. वी. ए.)

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
१	Computer Science	M.C.A/M.Sc. (Comp.Sc.) SET/NET/Ph.D.	०१	FULL TIME
२	Commerce	M.Com. SET/NET/Ph.D.	०१	FULL TIME

शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
१	शैक्षणिक सहाय्यकी	M.Sc. B.Ed.	०१	FULL TIME
२	राजशास्त्र	M.Sc. B.Ed.	०१	FULL TIME
३	शैक्षणिक सहाय्यकी	M.Sc. B.Ed.	०१	FULL TIME
४	इतिहास	M.Sc. B.Ed.	०१	FULL TIME
५	इंग्रजी	M.A. B.Ed.	०२	C.H.B.
६	इंग्रजी	M.A. B.Ed.	०२	C.H.B.

शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
१	इतिहास	M.A. B.Ed.	०१	PART TIME
२	राजशास्त्र	M.A. B.Ed.	०१	PART TIME
३	शैक्षणिक सहाय्यकी	M.A. B.Ed.	०१	PART TIME
४	इतिहास	M.A. B.Ed.	०१	PART TIME
५	इंग्रजी	M.A. B.Ed.	०१	PART TIME
६	इंग्रजी	M.A. B.Ed.	०१	PART TIME
७	शैक्षणिक सहाय्यकी	M.Com. B.Ed.	०१	PART TIME

शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))

क्र.सं.	विषय	शैक्षणिक उपाधी	संख्या	कार्यकाळ
१	INSE	B.A./B.Com./B.Sc./MS-CIT	०२	FULL TIME
२	शैक्षणिक सहाय्यकी	B.Sc.	०१	FULL TIME

शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))  
 शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))  
 शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))  
 शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग (शैक्षणिक विभाग))



**For promotion under**

**Career Advancement Scheme (CAS)**

**Based on UGC Guidelines July 2018**

**MINIMUM ELIGIBILITY REQUIREMENTS FOR  
PROMOTION UNDER CAS**

**MINIMUM ELIGIBILITY REQUIREMENTS FOR PROMOTION UNDER CAS (page no. 82 to 84)**

**Eligibility**

Level	(i)	(ii)	(iii)	(iv)	(v)
Assistant Professor (Academic Level 10) to Assistant Professor (Senior Scale/Academic Level 11)	An Assistant Professor who has completed four years of service with a Ph.D. degree or five years of service with a M.Phil / PG Degree in the subject relevant/ allied /relevant discipline or six years of service in case of those without a Ph.D./M.Phil.	Attended one Orientation course of 21 days duration on teaching methodology	Any one of the following: Completed Refresher/ Research Methodology Course/ Workshop/ Syllabus Up-gradation Workshop/ Training Teaching-Learning-Evaluation, Technology Programmes/ Faculty Development Programmes of at least one week (5 days) duration, or taken one MOOCs course (with e-certification) or development of e-contents in four-quadrants / MOOC's course during the assessment period	Published one research paper in the peer-reviewed journals or IJGC-listed journals during assessment period	-
Assistant Professor (Senior Scale/Academic Level 11) to Assistant Professor (Selection Grade/Academic Level 12)	Assistant Professors who have completed five years of service in Academic Level 11/Senior Scale	A Ph.D. Degree in the subject relevant/allied/relevant discipline	Has done any two of the following in the last five years of Academic Level 11/Senior Scale: Completed a course / programme from amongst the categories of Refresher Courses/Research Methodology/ Workshops/ Syllabus Up-gradation Workshops/ Teaching-Learning-Evaluation/ Technology Programmes / Faculty Development Programme of at least two weeks (ten days) duration (or completed two courses of at least one week (five days) duration in lieu of every single course/programme of at least two weeks (ten days) duration), or, completed one MOOCs course in the relevant subject (with e-certification) or contribution towards the development of e-content in 4-quadrant (at least one quadrant) minimum of 10 modules of a course/contribution towards the development of at least 10 modules of MOOC's course/ contribution towards conduct of a MOOC's course during the period of assessment	Published three research papers in the peer-reviewed journals or IJGC-listed journals during assessment period	-



Assistant Professor (Selection Grade: Academic Level 12) to Associate Professor (Academic Level 13A)	Assistant Professor who has completed three years of service in Academic Level 12. Selection grade.	A Ph.D Degree in the subject concerned/allied/relevant discipline	Any one of the following during last three years: completed one course programme from amongst the categories of Refresher Courses- Research, Methodology, Workshops-Syllabus Up-gradation Workshop Teaching-4 earning-Evaluation, Technology Programme, Faculty Development Programme of at least two weeks (ten days) duration (or completed two courses of at least one week (five days) duration in lieu of every single course programme of at least two weeks (ten days) duration, or completed one MOOCs course (with e-certification), or contribution towards the development of e-content in 4-quadrant (at least one quadrant) minimum of 10 modules of a course; contribution towards development of at least 10 modules of MOOCs course; contribution towards conduct of a MOOCs course during the period of assessment.	A minimum of seven publications in the peer-reviewed or UGC-listed journals out of which three research papers should have been published during the assessment period.	Evidence of having guided at least one Ph.D. candidate. A minimum of 70 research score as per appendix II Table 2.
Associate Professor (Academic Level 13A) to Professor (Academic Level 14)	An Associate Professor who has completed three years of service in Academic Level 13 A.	A Ph.D degree in the subject concerned/allied/relevant discipline	A minimum of ten research publications in the peer-reviewed or UGC-listed journals out of which three research papers should have been published during the assessment period.	Evidence of having successfully guided doctoral candidate.	A minimum of 110 Research Score as per Appendix II Table 2.
Professor (Academic Level 14) to Senior Professor (Academic Level 15)	Ten years' experience as a Professor	A minimum of ten publications in the peer-reviewed or UGC-listed journals and Ph.D. degree has been successfully awarded to two candidates under his/her supervision during the assessment period.	-	-	-





**CAS Promotion Criteria**

**A teacher shall be promoted if**

Level	
Assistant Professor (Academic Level 10) to Assistant Professor (Senior Scale/Academic Level 11)	<p>i) He/she gets a 'satisfactory' or 'good' grade in the annual performance assessment reports of at least three/four/five of the last four/five/six years of the assessment period as the case may be (as provided in Appendix II, Table 1), and;</p> <p>ii) The promotion is recommended by the screening-cum evaluation committee.</p>
Assistant Professor (Senior Scale/Academic Level 11) to Assistant Professor (Selection Grade/Academic Level 12)	<p>i) The teacher gets a 'satisfactory' or 'good' grade in the annual performance assessment reports of at least four of the last five years of the assessment period. (as prescribed in Appendix II, Table 1) and;</p> <p>ii) The promotion is recommended by the Screening-cum-evaluation committee.</p>
Assistant Professor (Selection Grade/Academic Level 12) to Associate Professor (Academic Level 13A)	<p>i) He/she gets a 'satisfactory' or 'good' grade in the annual performance assessment reports of at least two of the last three years of the assessment period as specified in Appendix II, Table 1, and has a research score of at least 70 as per Appendix II, Table 2.</p> <p>ii) The promotion is recommended by a selection committee constituted in accordance with these Regulations.</p>
Associate Professor (Academic Level 13A) to Professor (Academic Level 14)	<p>i) He/she gets 'satisfactory' or 'good' grade in the annual performance assessment reports of at least two of the last three years of the assessment period, as per Appendix II, Table 1, and at least 110 research score, as per Appendix II, Table 2</p> <p>ii) The promotion is recommended by a selection committee constituted in accordance with these Regulations.</p>
Professor (Academic Level 14) to Senior Professor (Academic Level 15)	<p>A Professor can be promoted to the post of Senior Professor under the CAS. The promotion shall be based on academic achievement, favourable review from three eminent subject-experts who are not of the rank lower than the rank of a Senior Professor or a Professor having at least ten years' of experience. The selection shall be based on 10 best publications during the last 10 years and interaction with a Selection Committee constituted in accordance with these Regulations.</p>





SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR  
**Annual Self Appraisal Report (ASAR)**

As per 7<sup>th</sup> Pay UGC Regulation 18<sup>th</sup> July, 2018 and

Govt. of Maharashtra Resolution 8<sup>th</sup> March, 2019

**For College Professor /  
University Associate Professor / Professor**

Academic Year : 20 - 20

(Duration : From To )

**A. General Information**

- a) Name (Surname first) : Dr./Shri./Smt
- b) Designation :
- c) College / University :
- d) Department :
- e) Date of Birth :
- f) Date of Appointment :
- g) Total Teaching Experience : UG: PG:
- h) Permanent Address (with Pin code) :
- Mobile No. :
- Email :

**B. Academic Qualifications**

Sr. No.	Exam. Passed	University	Subject	Year	Grade / Class
1					
2					
3					
4					
5					
6					



**C. Research / Fellowship / Research Training Program :**

Sr. No.	Research	Title of Work / Thesis	University / Institute
1	JRF/SRF etc.		
2	M.Phil.		
3	Ph.D.		
4	Research Training Program		
5			

**D. Experience :**

Sr. No.	Designation	Name of Employer	Salary with Grade Pay/ Academic Level	Date of		Experience in years
				Joining	leaving	
Total Experience in years						

**E. Orientation / Refresher / Short Term Course Completed :**

Sr. No.	Course	Duration	University / Institute
1			
2			
3			
4			
5			



## Appendix II

Table 1

### Assessment Criteria and Methodology for University/College Teachers

Table 1.1: Teaching –

Activity	Percentage Obtained	Grade Claimed	Grade Verified
Teaching-  $\frac{A}{B} \times 100 = \dots\% \text{}$ Where A: Number of classes (Lectures) taught B: Total classes (Lectures) assigned (Classes taught includes sessions on tutorials, lab and other teaching related activities)		Good / Satisfactory / Not satisfactory	Good / Satisfactory / Not satisfactory

Grading Criteria : 80% & above - Good, Below 80% but 70% & above - Satisfactory  
 Less than 70% - Not satisfactory.

**Note :** Strike out whichever is not applicable.

Table 1.2: Involvement in the University / College students related activities / research activities:

Sr. No.	Activity	Grade Claimed	Grade Verified	Page No.
(a)	Administrative responsibilities such as Head, Chairperson/ Dean/ Director/ Co-ordinator, Warden etc. Number of activities : .....			
(b)	Examination and evaluation duties assigned by the college / university or attending the examination paper evaluation Number of activities : .....	Good / Satisfactory / Not satisfactory	Good / Satisfactory / Not satisfactory	
(c)	Student related co-curricular, extension and field based activities such as student clubs, career counselling, study visits, student seminars and other events, cultural, sports, NCC, NSS and community services. Number of activities : .....			



(d)	Organizing seminars/ conferences/ workshops, other college/university activities. Number of activities : .....		
(e)	Evidence of actively involved in guiding Ph.D students. Number of Students : .....		
(f)	Conducting minor or major research project sponsored by national or international agencies. Number of Projects : Major : ..... Minor : .....		
(g)	At least one single or joint publication in peer reviewed or UGC list of Journals. Number of Publications : .....		

**Grading Criteria :** Good - Involved in at least 3 activities.

Satisfactory - 1-2 activities

Not-satisfactory - Not involved / undertaken any of the activities

**Note:** i) Number of activities can be within or across the broad categories of activities

ii) Strike out whichever is not applicable.

#### Overall Grading:

Sr. No.	Grade	Criteria
1	Good	Good in teaching (Table 1.1) and satisfactory or good in activity at Table 1.2
2	Satisfactory	Satisfactory in teaching (Table 1.1) and good or satisfactory in activity at Table 1.2
3	Not Satisfactory	If neither good nor satisfactory in overall grading

**Note:** For the purpose of assessing the grading of Activity at Table 1.1 and Table 1.2, all such periods of duration which have been spent by the teacher on different kinds of paid leaves such as Maternity Leave, Child Care Leave, Study Leave, Medical Leave, Extraordinary Leave and Deputation shall be excluded from the grading assessment. The teacher shall be assessed for the remaining period of duration and the same shall be extrapolated for the entire period of assessment to arrive at the grading of the teacher. The teacher on such leaves or deputation as mentioned above shall not be put to any disadvantage for promotion under CAS due to his/her





**Table 2**  
**Proforma for College Professor /**

**University Associate Professor / Professor for calculating Academic/ Research Score**

(Assessment must be based on evidence produced by the teacher such as: copy of publications, project sanction letter, utilization and completion certificates issued by the University and acknowledgements for patent filing and approval letters, students' Ph.D. award letter, etc.,)

**1. Research Papers in Peer-Reviewed or UGC listed Journals :**

Sr. No.	Title with page Nos.	Journal	ISSN (SBN No.	Impact Factor, if any	No. of co-authors	Whether principal author/ corresponding author/ Guide	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total</b>									

**Note –**

- i.) Faculty of Sciences/ Engineering / Agriculture / Medical /Veterinary Sciences - **08 per paper**
- ii.) Faculty of Languages / Humanities / Arts/Social Sciences / Library / Education / Physical Education / Commerce / Management & other related disciplines – **10 per paper**

**2. Publications (other than Research papers)**  
**(a) Books authored which are published by**

Sr. No.	Title with page nos.	Type of Book International /National / Chapter in Edited Book / Editor of Book by International / Editor of Book by National Publisher.	Publisher & ISBN No.	No. of co-authors	Whether principal author/ co-author	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents	
<b>Sub Total (a)</b>									

**Note –**

Score for Books published by –  
International Publishers – 12, National Publishers- 10, Chapter in Edited Book -05, Editor of Book by International Publisher – 10, Editor of Book by National Publisher – 08



**(b) Translation works in Indian and Foreign Languages by qualified faculties**

Sr. No.	Title with page nos.	Translation works in Indian / Foreign Languages, [Chapter / Research paper/ Book]	Publisher & ISBN No.	No. of co-authors	Whether principal author / co-author	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total (b)</b>								

**Note –**

Score for Books published by – Chapter or Research paper- 03, Book - 08

**3. Creation of ICT mediated Teaching Learning pedagogy and content and development of new and innovative courses and curricula**

**(a) Development of Innovative pedagogy**

Sr. No.	Development of Innovative pedagogy	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total (a)</b>				

**Note –**

Score for each – Development of Innovative pedagogy - 05

**(b) Design of new / revised curricula and courses**

Sr. No.	Design of new / revised curricula /courses	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total (b)</b>				

**Note –**

Score for each – Design of new / revised curricula / courses - 02





**(c) MOOCs**

Sr. No.	Development of MOOCs	Title of MOOCs	Credits Assigned	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
1	Development of complete MOOCs in 4 quadrants (4 credit course) (In case of MOOCs of lesser credits 05 marks/ credit)					
2	MOOCs (developed in 4 quadrant) per module /lecture					
3	Content writer/subject matter expert for each module of MOOCs (at least one quadrant)					
4	Course Coordinator for MOOCs (4 credit course) (In case of MOOCs of lesser credits 02 marks/credit)					
<b>Sub Total (c)</b>						

**Note - Score for**

- i. Development of complete MOOCs in 4 quadrants (4 credit course) (In case of MOOCs of lesser credits 05 marks/ credit) – **20**
- ii. MOOCs (developed in 4 quadrant) per module /lecture – **05**
- iii. Content writer/subject matter expert for each module of MOOCs (at least one quadrant) – **02**
- iv. Course Coordinator for MOOCs (4 credit course) (In case of MOOCs of lesser credits 02 marks/credit) - **08**

**(d) E-Content**

Sr. No.	Development of E-Content	Title of E-Content	Credits Assigned	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
1	Development of e-Content in 4 quadrants for a complete course/e-book					
2	e-Content (developed in 4 quadrants) per module					
3	Contribution to development of e-content module in complete course /paper /e-book (at least one quadrant)					
4	Editor of e-content for complete course/ paper /e-book					
<b>Sub Total (d)</b>						



**Note - Score for**

- i. Development of e-Content in 4 quadrants for a complete course/e-book -12
- ii. e-Content (developed in 4 quadrants) per module - 05
- iii. Contribution to development of e-content module in complete course /paper /e-book (at least one quadrant) - 02
- iv. Editor of e-content for complete course/ paper /e-book -10

**4. (a) Research guidance**

Sr. No.	Degree	No of Thesis / Dissertation Submitted	No of Degree awarded	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
1	Ph. D.					
2	M. Phil/ P.G. Dissertation					
<b>Sub Total (a)</b>						

**Note - Score**

- i. Ph. D. - 10 per degree awarded, 05 per thesis submitted
- ii. M. Phil/ P.G. Dissertation - 02 per degree awarded

**(b) Research Projects Completed**

Sr. No.	Title	Agency	Year of completion	Whether Co-PI	Grant (Rs. Lakh)	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total (b)</b>								

**Note - Score**

- i. More than 10 lakhs - 10
- ii. Less than 10 lakhs- 05

**(c) Research Projects Ongoing**

Sr. No.	Title	Agency	Year of completion	Whether Co-PI	Grant (Rs. Lakh)	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total (c)</b>								

**Note - Score**

- i. More than 10 lakhs - 05
- ii. Less than 10 lakhs- 02





**6. \*Invited lectures / Resource Person/ paper presentation in Seminars/ Conferences/full paper in Conference Proceedings (Paper presented in Seminars/Conferences and also published as full paper in Conference Proceedings will be counted only once)**

Sr. No.	Title of Lecture / Paper presented / Published	Title of Conference /Seminar etc	Organized by	Whether International (Abroad/within country)? National / State/ University	Score Obtained	Score Verified	Page No. of relevant documents
<b>Sub Total</b>							

**Note - Score**

International (Abroad) – 07, International (within country) -05, National – 03, State / University – 02

**Additional Note -**

The Research score for research papers would be augmented as follows :-

Peer-Reviewed or UGC-listed Journals (Impact factor to be determined as per Thomson Reuters list) :-

- i) Paper in refereed journals without impact factor - 5 Points
  - ii) Paper with impact factor less than 1 - 10 Points
  - iii) Paper with impact factor between 1 and 2 - 15 Points
  - iv) Paper with impact factor between 2 and 5 - 20 Points
  - v) Paper with impact factor between 5 and 10 - 25 Points
  - vi) Paper with impact factor >10 - 30 Points
- a) Two authors: 70% of total value of publication for each author.  
 b) More than two authors: 70% of total value of publication for the First/Principal/Corresponding author and 30% of total value of publication for each of the joint authors.

Joint Projects: Principal Investigator and Co-investigator would get 50% each.

**Note:**

- Paper presented if part of edited book or proceeding then it can be claimed only once.
- For joint supervision of research students, the formula shall be 70% of the total score for Supervisor and Co-supervisor. Supervisor and Co-supervisor, both shall get 7 marks each.
- \*For the purpose of calculating research score of the teacher, the combined research score from the categories of 5(b) Policy Document and 6. Invited lectures Resource Person/Paper presentation shall have an upper capping of thirty percent of the total research score of the teacher concerned.
- The research score shall be from the minimum of three categories out of six categories.



**SUMMARY OF Table 2 : Academic/Research Score**

Details	Score Obtained	Score Verified	Remark
1			
2 (a+b)			
3 (a+b+c+d)			
4 (a+b+c+d)			
5 (a+b+c)			
6			
<b>Grand Total</b>			

**Score Verified by**

1) Prof./ Dr.

Signature

2) Prof./ Dr.

Signature

3) Prof./ Dr.

Signature



# UNDERTAKING

I \_\_\_\_\_ undertake that the information provided is correct as per records submitted by me to College / Institute / university and / or documents enclosed along with the duly filled **Table 2 (Academic/ Research Score)** proforma.

**Table 2 (Academic/ Research) based score**

Place

Date :

Signature of the faculty with  
Designation

Place

Date :

Signature  
Head of the Department

Place :

Date :

Principal / Director / Vice-Chancellor

**N. B.:** The individual **Table 2 (Academic/ Research Score)** proforma duly filled along with all enclosures, submitted for CAS promotions will be duly verified by the college/Institute/university as necessary and placed before the Screening cum Evaluation Committee or Selection Committee for assessment / verification.


### Feedback Analysis Reports 2017-18




Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	% Responses with Excellent and Very good score	% Responses with Good Score	% Responses showing Average or poor score grade	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)
1	Students	60	67.42	22.96	9.62	i) Unit test should be taken frequently. ii) Arrange study tour and field visits. iii) Text Book should purchase in time. iv) Organise cultural programmes. v) Post Graduation in Zoology should be start.
2	Faculty	41	75.35	19.78	4.87	i) College should be appoint sufficient teacher for Post graduation. ii) Syllabus should be current global Scenario iii) College should make collaboration with Industries and social organization. iv) College exam (Fist Year) should be arranged after discussion with HoD's and Faculties.
3	Alumni	58	78.94	18.77	2.29	i) College should be provided financial assistance for Sports. ii) Decrease Gap between Industries and academics. iii) College should start tally course for commerce students. iv) Should be start M.Sc. Zoology.
4	Parents	49	77.56	21.08	1.36	i) Organize competitive exam lecture. ii) College should arrange campus interview. iii) Syllabus should be job oriented.

It is recommended that the feedback analysis should be discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of syllabus up gradation with respect to skill and industrial applications should be kept in mind during syllabus setting by the BOS and members in syllabus setting sub-committees.

Date: 14-7-2018

  
Coordinator  
Feedback committee

D. A. P. Bhurane

  
IQAC coordinator  
Dr. S. S. Khat

  
PRINCIPAL

Yashwantrao Chavan Vastu Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur

Feedback Action Taken Report 2017-2018

Dt- 25-7-2018

Sr. No.	Name of stakeholder	Total No. of Feedback collected	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)	Action taken
1	Students	60	i) Unit test should be taken frequently. ii) Arrange study tour and field visits. iii) Text Book should purchase in time. iv) Organise cultural programmes. v) Post Graduation in Zoology should be start.	i) Principal informed to arrange unit test frequently with schedule. ii) College has been arranging study tours. iii) Principal requested to Coordinator of cultural committee to arrange cultural programme. iv) Sent Proposal to Shivaji University for Approval of M.Sc. in Zoology.
2	Faculty	31	i) College should be appointing sufficient teacher for Post graduation. ii) Syllabus should be current global Scenario. iii) College should make collaboration with Industries and social organization. iv) College exam (Fin-Year) should be arrange after discussion with HoD's and Faculties.	i) Principal assured from Present academic year as per requirement teacher will be appointed for P.G. ii) Principal informed to HODs of all department to convey the BOS of Shivaji University to Make syllabus as per Global Scenario. iii) College has been Collaborating with industries and social organization. iv) Principal advised to exam coordinator regarding to First year exam arrangement.
3	Alumni	58	i) College should be providing financial assistance for Sport. ii) Decrease Gap between Industries and academics. iii) College should start tally course for commerce students. iv) Should be start M.Sc. Zoology.	i) College declaring deferent prizes to sport students every year. ii) College decided to make MoU with different industries, as well as Industrial visits will be arranged. iii) Principal requested to HOD of Commerce department to start tally course. iv) Sent Proposal to Shivaji University for Approval of M.Sc. in Zoology.
4	Parents	49	i) Organize competitive exam lecture ii) College should arrange campus interview iii) Syllabus should be job oriented.	i) Principal Requested to Coordinator of Vinay Kore career academy to circulate the notice while arranging the guest lecture for competitive exam at Vinay Kore career academy. ii) Principal requested to Coordinator of Placement cell to organize Campus interview. iii) Principal informed to HODs of all department to convey the BOS of Shivaji University to make syllabus job oriented.

Coordinator of feedback Committee



IOAC Coordinator

PRINCIPAL

Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya,  
Warananagar, Dist. Kolhapur.



### Feedback Analysis Reports 2018-19

Sr No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	% Responses with Excellent and Very good score	% Responses with Good Score	% Responses showing Average or poor score grade	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)
1	Students	72	65.67	27.93	6.4	i) Office staff should cooperate to the students. ii) Subject wise seminar should be arrange for last year students. iii) Commerce day should be celebrate. iv) Quality of Canteen food must be Good. v) University should be declare result without mistake.
2	Faculty	38	81.3	16.66	2.04	i) Subject wise Field visit/industrial visit should be arrange. ii) Some Carrier oriented courses syllabus should change. iii) Should be attend interdisciplinary research. iv) Should be Separate seating arrangement of CHB teacher. v) Commerce department should new Staff cabin.
3	Alumini	62	77.96	19.14	2.90	i) College teacher should take Ph.D. Guideship ii) Extra co-curricular activates should be arrange. iii) College Alumni give chance to work as CHB teacher. iv) Hands on training programme should be arrange.
4	Parents	60	79.60	16.3	4.1	i) Parents meet arrange frequently. ii) Syllabus should be job oriented. iii) Curriculum should as per future competition. iv) College should Use new technology for student development.


It is recommended that the feedback analysis should be discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of skill oriented training programs, career counselling, training programmes, guest lecture, internal exam time schedule, student's dress code, Alumni involvement syllabus up gradation etc. all these issues should be prioritized and resolved.

Date 19-12-2019


  
Coordinator

Feedback Committee

Dr. A. R. Bhushal

  
IQAC coordinator

Dr. S. S. Khat

  
Principal

Principal  
Principals  
Jashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur



## Feedback Action Taken Report 2018-2019

DF - 05-05-2019

Sr. No.	Name of stakeholder	Total No. of feedback collected	Imp Recommendations for improvement by the stakeholders	Action Taken
1	Students	72	i) Office staff should cooperate to the students. ii) Subject wise seminar should be arranged for last year students. iii) Commerce day should be celebrated. iv) Quality of Canteen food must be Good. v) University should be declaring result without mistake.	i) Principal informed to Registrar monitor the office staff behaviour with students. ii) Principal requested to All HODs to take action over it. iii) Principal informed to HOD of Commerce department to organize the Commerce day. iv) Principal requested college canteen committee to monitor the quality of canteen food. v) Principal assured to communicate this issue to university.
2	Faculty	38	i) Subject wise Field visit/Industrial visit should be arrange. ii) Some Career oriented courses syllabus should change. iii) Should be attending interdisciplinary research. iv) Should be Separate seating arrangement of CHB teacher.	i) Principal Requested to all HODs to arrange educational field visits. ii) Principal requested to COC Coordinator to change the syllabus with recent techniques. iii) Principal advised to interdisciplinary research. iv) Principal requested to all HODs for department wise seating arrangement of CHB teacher.
3	Alumni	65	i) College teacher should take Ph.D. Guide ship ii) Extra co-curricular activities should be arrange. iii) College Alumni should give chance to work as CHB teacher. iv) Hands on training programme should be arrange.	i) Principal requested to eligible teacher for application of Ph. D guidance. ii) Principal requested to HODs to arrange subject wise extra co-curricular activities. iii) We appointed teacher as per quality, so such thing are not possible to implement. iv) Principal assured in future hand on training programme will be arrange.
4	Parents	79	i) Parents meet arrange frequently. ii) Syllabus should be job oriented. iii) Curriculum should as per future competition. iv) College should use new technology for student development.	i) Principal assured to arrange parents meet frequently. ii) Principal requested to All HODs to convey BOS of concern subject to design syllabus job oriented. iii) Principal requested to all teacher for ICT use.

Coordinator, Feedback committee

IQAC Coordinator



PRINCIPAL

Yashwantrao Chavan Watare Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur



Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	% Responses with Excellent and Very good score	% Responses with Good Score	% Responses showing Average or poor score grade	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)
1	Students	60	74.5	18.70	6.8	i) Teacher should be conduct online lecture as per time table. ii) Teacher should share lecture link early as possible. iii) Teacher should provide notes online mode. iv) Teacher should provide PDF of Books. v) University should conduct exam online objective mode. vi) College students should provide library facilities for MPSC/UPSC exams.
2	Faculty	38	79.61	18.51	1.48	i) College should allow to conducted lecture from home in corona pandemic situation. ii) Principal should arrange meeting online mode during pandemic situation. iii) College should provide internet facilities to faculties. iv) College should conduct workshop on how to conduct lectures and exams on online mode and preparation of you tube lecture.
3	Alumni	65	81.37	16.75	1.88	i) College should invite prominent alumni for student guidance. ii) College teacher should guide the students for university entrance exam of Master degree. iii) College should share immediate university programme notices when released by university. iv) College should conduct small research projects from students on local problem.
4	Parents	79	88	18.3	1.9	i) Teacher should order students to on video mode while lecture is ongoing. ii) Teacher should conduct test online mode. iii) Teacher should provide basic training to students regarding to attending the online lecture. iv) If duct to network problem university online exam is missed University should take re-exam immediate.

It is recommended that the feedback analysis should be discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of syllabus upgradation with respect to skill and industrial applications should be kept in mind during syllabus setting by the BOS and members in syllabus setting sub-committees, also requested to all for maintain rules of corona pandemic.

Coordinator  
Feedback Committee  
Dr. A. P. Ghuman

IQAC coordinator  
Dr. S. S. K. 10/2

Principal  
PRINCIPAL  
Yashwantrao Chavan Vastu Mahavidyalaya  
Warananagar, Dalgaon

Feedback Action Taken Report 2019-2020


DT-15-9-2020



Sr. No.	Name of stakeholder	Total No. of feedback collected	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)	Action taken
1	Students	60	i) Teacher should be conduct online lecture as per time table. ii) Teacher should share lecture link early as possible. iii) Teacher should provide PDF of books/notes. iv) University should conduct exam online objective mode. v) College students should provide library facilities for MPSC/UPSC exams.	i) Principal warn to all faculties to conduct lecture as per time table. ii) Principal warns to all faculties to share online lecture timing and link at least one hour before. iii) Principal requested to all faculties to share notes and books of concern subject to students in PDF format. iv) Principal assured to convey university for online objective type of exam in pandemic situation v) Principal requested to Coordinator Vinay Core Career academy to provide the book of needy students.
2	Faculty	38	i) College should allow to conducted lecture from home in corona pandemic situation. ii) Principal should arrange meeting online mode during pandemic situation. iii) College should provide internet facilities to faculties. College should conduct workshop on how to conduct lectures and exams on online mode and preparation of you tube lecture.	i) Principal allowed to work from home as per guidelines of government in pandemic situation. ii) Principal agrees to conduct all meeting in online mode in pandemic situation. iii) Principal assured to provide internet facilities to each faculty for online lecture.
3	Alumni	65	i) College should invite prominent alumni for student guidance. ii) College teacher should guide the students for university entrance exam of Master degree. iii) College should share immediate university programme notices when released by university. iv) College should conduct small research projects from students on local problem.	i) Unanimously decided to invite prominent alumni. ii) Principal requested to all faculty of Science to guide last year students for M. Sc. entrance. iii) Principal requested to all faculties to share/circulate all notices from College as well as Universities to students. iv) During discussion of this feedback, faculty member said research project is included in last year curricula. Therefore, it has been conducting from departmental level.
4	Parents	79	i) Teacher should provide basic training to students regarding to attending the online lecture, ii) Teacher should order students to on video mode while lecture is ongoing iii) Teacher should conduct test online mode.	i) Principal arranged workshop to all faculties to conduct the online mode lecture. After Workshop Principal Requested to all faculties to provide basic training to students for attending online classes. ii) Principal discussed to all faculties about such feedback,

			(iv) If due to network problem university online exam is missed, University should take re-exam immediate	several facilities mentioned it will create some disturbances as well as if network is poor, student can't attend lecture properly, so unanimously this demand was rejected. iii) Principal requested to conduct test online mode. iv) Principal assured to message University.
--	--	--	---	---

  
Coordinator of Feedback committee

  
IQAC Coordinator



  
PRINCIPAL  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur


## Feedback Analysis Reports 2020-21




Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	Total parameters having average grade score more than 4	Total parameters having average grade score less than 4	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)
1	Students	67	09	01	i) Unit test should be taken frequently. ii) College timing should be at 8 o'clock. iii) Study tour should be arranged.
2	Faculty	25	09	01	i) syllabus should be adequate ii) Focus Should be on experimental learning.
3	Alumni	66	09	01	i) Extracurricular activity should be arranged with regular study. ii) Carrier oriented courses should be added. iii) Teacher should more use of ICT in teaching.
4	Parents	48	10	00	i) scholar ship should be provide to needy and scholar students, ii) Expert lecture should be organize. iii) Skill based course should be start.

It is recommended that the feedback analysis should be discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of syllabus up gradation with respect to skill and industrial applications should be kept in mind during syllabus setting by the BOS and members in syllabus setting sub-committees.

Date: 11-8-2021

  
 Coordinator  
 Feedback Committee  
 Dr. A. R. Bhusnad

  
 IQAC coordinator  
 Dr. S. S. Khad

  
 PRINCIPAL  
 Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
 Warananagar, Dist. Kolhapur

Feedback Action Taken Report 2020-2021

26-22-7-2021

Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)	Action Taken
1	Alumni	20	i) Extracurricular activity should be arranged with regular study. ii) Career oriented courses should be added. iii) Teacher should more use of ICT in teaching.	i) Principal Ordered to all HOD's and faculties to organise department wise extracurricular activities. ii) Principal mentioned already nine career oriented courses we all ready started, if needed COC coordinator should update the Carrere oriented courses. iii) Principal requested to all teaching faculties to maximum use of ICT.
2	Faculty	25	i) Syllabus should be adequate ii) Focus Should be on experimental learning. iii) Should change ladies teacher dress code	i) Principal requested to all HOD's to communicate concern BOS for adequate syllabus. ii) Principal requested all faculties to adopt and strictly implementation of experimental learning teaching method. iii) Principal assured to change ladies teacher dress code
3	Students	67	i) Unit test should be taken frequently. ii) College timing should be at 8 o'clock. iii) Study tour should be arranged.	i) Principal requested to all faculties to take unit tests frequently. ii) Principal said I was discussed to our administration and we taken design to start science faculty college at 8.20 o'clock. iii) Principal requested to all HOD's to arrange education tour.
4	Parents	48	i) scholarship should be provide to needy and scholar students. ii) Expert lecture should be organize. iii) Skill based course should be start.	i) Principal said we already providing some amount to poor and needy students, will again request to our chairman to start some new scholarships. ii) Principal requested to all HOD's to organize department wise expert lectures. iii) Principal requested to all HOD's to start skill based course as possible and provide report to office after completion of course.

Coordinator Feedback committee

IQAC-Coordinator



PRINCIPAL

Dr. Warananagar Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur

### Feedback Analysis Reports 2021-22



Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	% Responses with Excellent and Very good score	% Responses with Good Score	% Responses showing Average or poor score grade	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)
1	Students	67	84.57	12.33	03	<ul style="list-style-type: none"> <li>i) University should conduct exam on time and should declare result early as possible.</li> <li>ii) Unit test should be taken with making subject wise time table to avoid congestions.</li> <li>iii) College timing should be at 8.20 o'clock.</li> <li>iv) Study tour should be arranged.</li> <li>v) Should change college dress code.</li> <li>vi) Educational material should available online.</li> <li>vii) College Library should purchase changed syllabus textbook as early as possible.</li> </ul>
2	Faculty	46	84.57	15.12	03	<ul style="list-style-type: none"> <li>i) syllabus should be adequate</li> <li>ii) Focus Should be on experimental learning.</li> <li>iii) Should be attend interdisciplinary research.</li> <li>iv) Semester system is much time consuming.</li> <li>v) Theory and practical syllabus should be interlinked for Physics.</li> <li>vi) Commerce department should new Staff cabin.</li> </ul>
3	Alumni	72	90.59	8.41	01	<ul style="list-style-type: none"> <li>i) Skill and Carrier oriented courses should be added.</li> <li>ii) Arrange hands on training programme for students.</li> <li>iii) Arrange lectures of expertise.</li> <li>iv) Arrange career guidance lectures to students by inviting alumni.</li> </ul>








4	Parents	61	88	8	4	i) College should arrange Campus interview. ii) College should take nongrant student fees from scholarship. iii) Should be arrange carrier counselling workshop/lectures/guidance etc. iv) Skill based course should be start, College should arrange job oriented training programme.
---	---------	----	----	---	---	---

It is recommended that the feedback analysis should be discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of skill oriented training programs, career counselling, training programmes, guest lecture, internal exam time schedule, student's dress code, Alumni involvement syllabus up gradation etc.all these issues should be prioritized and resolved .

Date: 12-05-2022

  
Coordinator  
Feedback Committee  
Dr. A. R. Bhuskar

  
IQAC coordinator  
Dr. S. Sekhat

  
PRINCIPAL  
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya  
Warananagar, Dist. Kolhapur



Feedback Action taken Reports 2021-22

Sr. No.	Name of stakeholder	Total no. of feedback collected	Imp Recommendations for improvement by the stakeholders (Minimum 3)	Action taken
1	Alumni	2	<ul style="list-style-type: none"> <li>i) Skill and Career oriented courses should be added.</li> <li>ii) Arrange hands on training programme for students.</li> <li>iii) Arrange lectures of expertise.</li> <li>iv) Arrange career guidance lectures to students by inviting alumni.</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>i) Decided to organise skill oriented programme and Courses.</li> <li>ii) Decided to arrange hands on training programme for students.</li> <li>iii) Principal requested to all HODs to arrange subject wise expertise lectures.</li> <li>iv) Planned to arrange career guidance lectures to students through career guidance and counselling cell of college.</li> </ul>
2	Faculty	48	<ul style="list-style-type: none"> <li>i) syllabus should be adequate.</li> <li>ii) Focus should be on experimental learning.</li> <li>iii) Should be attending interdisciplinary research.</li> <li>iv) Semester system is much time consuming.</li> <li>v) Theory and practical syllabus should be interlinked in Physics.</li> <li>vi) Commerce department should new Staff cabin.</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>i) Principal requested to all head of department to pass the message of concern BOS.</li> <li>ii) Principle requested to all faculties to attend interdisciplinary research and assured to provide the all necessary facilities.</li> <li>iii) Principal requested to head department of Physics to pass the message of concern BOS.</li> <li>iv) Principal allocated new Staff cabin for Commerce.</li> </ul>
3	Students	17	<ul style="list-style-type: none"> <li>i) University should conduct exam on time and should declare result early as possible.</li> <li>ii) Less test should be taken with making subject wise time table to avoid congestion.</li> <li>iii) College timing should be at 8.20 o'clock.</li> <li>iv) Study tour should be arranged.</li> <li>v) Should change college dress code.</li> <li>vi) Educational material should available online.</li> <li>vii) College Library should purchase changed syllabus textbook as early as possible.</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>i) Principal assured to raise this issue in management council of University.</li> <li>ii) As per the suggestion faculty wise time table has prepared.</li> <li>iii) College Timing of Science faculties has changed 7.30am to 8.20 am o'clock.</li> <li>iv) Subject wise study tour has arranged.</li> <li>v) Dress code of Commerce faculty has changed on pilot basis.</li> <li>vi) Principal requested to Library committee and Librarian to purchase changed syllabus text books on time.</li> </ul>


4	Parents	61	<p>i) College should arrange Campus interview.</p> <p>ii) College should take non grant student fees from scholarship.</p> <p>iii) Should be arrange carrier counselling workshop/ lectures/guidance etc.</p> <p>iv) Skill based course should be start.</p> <p>v) College should arrange job oriented training programme.</p>
---	---------	----	--

The feedback analysis and action taken on it was discussed in the meeting of all the Head Departments and staff members. The need of skill oriented training programs, career counselling, training programmes, guest lecture, internal exam time schedule, student's dress code, Alumni involvement, syllabus up gradation etc. was underlined. All faculties were asked to take necessary initiatives.

Date: 12-08-2022



Coordinator  
**Feedback Committee**  
**Dr. A. R. Bhushar**  
 Asst. Professor  
 Department of Zoology  
 Y. C. W. Mahavidyalaya, Warananagar



IQAC coordinator  
**Dr. S. S. Khat**




Principal  
**PRINCIPAL**  
**Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya**  
**Warananagar, Dist. Kolhapur**